


# **Aarvi Encon Limited**

CIN : L29290MH1987PLC045499 (ISO 9001 & 14001 & ISO 45001) Regd. Office : B1- 603, 6th Floor, Marathon Innova, Marathon Nextgen Complex, Opp. Peninsula Park, Lower Parel, Mumbai - 400 013, India.



Tel.: 91-22-4049 9999

 TUDY
 EN ISO 6001

 A U ST RIA
 20 100 131353655

 CERTIFIED
 20 116 193 00684

 TUDAUSTRACENT CAME
 20 104 223 015727

AEL/NSE/2023-24/14

Date: August 30, 2023

To,

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (E}, Mumbai – 400051.

# Kind Attention: Head – Listing Symbol: AARVI

# <u>Sub: Newspaper Advertisement – Notice of Thirty Fifth (35<sup>th</sup>) Annual General Meeting (AGM) for the FY 2022-23.</u>

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of SEBI LODR Regulations, 2015, please find enclosed the copies of newspaper advertisement published in Business Standard (English Language) and Mumbai Lakshadeep (Marathi Language) on Wednesday, August 30, 2023, regarding Notice of 35<sup>th</sup> Annual General Meeting of the Company for the FY 2022-23. The above information will also be available on the website of the Company at <u>www.aarviencon.com</u>.

This is for your information and dissemination purpose.

Thanking You,

Yours Faithfully,

For Aarvi Encon Limited

0

Jaydev V. Sanghavi Executive Director & CFO DIN: 00759042





CIN: L24239MH1940PLC003176 Registered Office: B-8, M.I.D.C. Industrial Estate, Waluj - 431136, Dist. Aurangabad, Maharashtra, India. Corporate Office:- C-3 Skyvistas, Near Versova Police Station, D.N. Nagar, Andheri (West), Mumbai - 400 053, Maharashtra India. Tel: 022 2673 9100, E-mail: <u>Investors@fdcindia.com</u>; Website: <u>www.fdcindia.com</u>

INFORMATION REGARDING 83RD ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD

THROUGH VIDEO CONFERENCING/ OTHER AUDIO-VISUAL MEANS This is to inform that the Eighty Third (83rd) Annual General Meeting ("83rd AGM/ AGM") of the Members of the FDC Limited ("the Company") will be held on Wednesday, September 27, 2023 at 10:00 a.m. IST ("the AGM") through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM"), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("**the Act**") and the rules framed thereunder and the Securities Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular No. 19/2021 dated December 8, 2021, Circular No. 21/2021 dated December 14, 2021, Circular No. 02/2022 dated May 05, 2022 and General Circular No. 10/2022 dated December 28, 2022, respectively issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("MCA Circulars") Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular No SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, Circular SEBI/HO/ CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, and Circular SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023, respectively issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars").

In compliance with above MCA Circulars and SEBI Circulars, the notice of 83rd AGM along with the Annual Report for the Financial Year 2022-23 will be sent by electronic mode to all the members whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent, M/s. Link Intime India Private limited ("RTA"), Depository Participants, Members holding shares in dematerialized form, are equested to register their email address and mobile number with their Depository Participants and members holding shares in physical form are requested to furnish details of their Email address and mobile number to the RTA at <a href="mailto:relations-in-number">mailto:relations-in-number</a> to the RTA at <a href="mailto:relations-in-number">relations-in-number</a> to the relations-in-number (<a href="mailto:relations-in-number">relations-in-number</a> (<a href="mailto:relations-in-number">relations-in-number</a> (<a href="mailto:relations-in-number">relations-in-number</a> (<a href="mailto:relations-in-number">relations-in-number</a> (< <u>linkintime.co.in</u>

The Notice of 83rd AGM along with the Annual Report for the Financial Year 2022-23 shall also be available on the website of the Company at <u>www.fdcindia.com</u> and on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at <u>www.bseindia.com</u> and the National Stock Exchange of India Limited at <u>www.nseindia.com</u> and the National Stock Exchange of India Limited at <u>www.nseindia.com</u> and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at <u>www.evoting.nsdl.com</u>, being the agency appointed by the Company for providing e-voting and VC/OAVM facility for the AGM.

Members will have an opportunity to cast their votes remotely on the business as set forth in the notice of the AGM through, remote e-voting. The manner of remote e-voting for members holding shares in dematerialization form, physical form and members who have not registered their email addresses will be provided in the notice of the AGM. The facility for e-voting will also be provided during the AGM. Accordingly, members who have not cast their vote by remote e-voting will be able to vote during the AGM.

### Manner of Registration/Updating of e-mail address:

Members holding Shares in Physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update their e-mail addresses by writing to the Company at <u>investors@fdcindia.com</u> or to Registrar and Share Transfer Agents, M/s. Link Intime India Private Limited at <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u>

Members holding Shares in Dematerialized mode are requested to Register /Update their email address with the Relevant DP.

In case of any queries/difficulties in registering the e-mail address, shareholders may write to rnt.helpdesk@linkintime.co.in and Investors@fdcindia.com.

For FDC Limited Sd/-

Date: 29th August, 2023 Place: Mumbai



Regd. Office: Raipur (Rania), Kalpi Road, Distt. Kanpur Dehat (U.P.)-209304 E-mail : secretarial@ganeshaecosphere.com, Website : www.ganeshaecosphere.com Tel. No. 0512- 2555505-06, Mobile No. : +91 9198708383, Fax No. 0512-2555293

# NOTICE OF 34<sup>th</sup> ANNUAL GENERAL MEETING, **BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION**

NOTICE is hereby given that the 34TH ANNUAL GENERAL MEETING ("AGM") of the Members of the Company will be held on Thursday, September 21, 2023 at 12:00 Noon at the Registered Office of the Company at Raipur (Rania), Kalpi Road, Distt. Kanpu Dehat-209304 (U.P.) to transact business set forth in the Notice of the 34th AGM

Electronic copy of the Annual Report for the FY 2022-23 and Notice of the 34thAGM o the Company have been sent to all the Members whose email IDs are registered with the Company/ Depository Participant(s). For members who have not registered their email address, physical copies of the Notice of 34th AGM of the Company inter-alia along with Attendance Slip and Proxy Form have been sent in the permitted mode, in compliance with the relaxations provided under relevant MCA and SEBI Circulars. The aforesaid documents are available on Company's website at https://www.ganeshaecosphere.com/annual-reports and on the website of Stock Exchanges i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at

www.bseindia.com and www.nseindia.com, respectively. Notice of the AGM is also available on the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com. Notice is also given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with

thereunder that th ter of Mer



FRESHTROP FRUITS LIMITED CIN: L15400GJ1992PLC018365 Reg. Office: A 603, Shapath IV, S. G. Road, Ahmedabad – 380015

Tel: 079 40307050-59, Website: www.freshtrop.com

INFORMATION REGARDING 31ST ANNUAL GENERAL MEETING OF FRESHTROP FRUITS LIMITED

### Notice is hereby given that :

1. In compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the relevant Rules made there under and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations"), as amended from time to time, read with General Circular issued by the Ministry of Corporate Affairs dated 8 April 2020, 13 April 2020, 5 May 2020, 13 January 2021, 14 December 2021, 5 May 2022 and 28 December, 2022 and all other applicable circulars, if any, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") from time to time and Circulars dated 12 May 2020, 15 January 2021, 13 May 2022 and 5 January 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI) from time to time (hereinafter collectively referred to as the "Circulars"), to transact the business set out in the Notice calling the 31st AGM

2. The Thirty First (31st ) Annual General Meeting ('AGM') of FRESHTROP FRUITS LIMITED ("the Company") will be held through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") on Thursday, 28 September 2023 at 04:00 PM. (IST). The Members of the Company shall be able to attend the AGM through VC/OAVM by logging into website of NSDL at www.evoting.nsdl.com on 'first come first serve' basis. The Members are requested to carefully read all instructions related to attending the AGM through VC and casting their vote electronically, as mentioned in the Notes to the Notice convening AGM.

B. Members may note that the Annual Report of the Company for the Financial Year ended on March 31, 2023 along with Notice convening AGM will be sent only through e-mail to all those members whose email addresses are registered with the Company or Registrar and Share Transfer Agent ("RTA") or with their respective Depository Participant ("DP"), in accordance with MCA Circulars for General Meetings-and SEBI Circulars for General meetings. The Notice and the Annual Report Will also be made available on the Company's website at www.freshtrop.com and on the websites of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of National Securities Depository Services (India) Limited at www.evoting.nsdl.com

I. Members will be able to attend the 31st AGM through VC / OAVM mode only. The detailed instructions with respect to such participation will be provided in the Notice convening the AGM. Members participating through the VC/ OAVM mode shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

5. The procedure for registration of – i. email ID for receiving future documents through email and ii. Bank Account details for receiving future dividends directly in the Bank Account:

- a. Members holding shares in dematerialised mode are requested to contact their Depository Participant ("DP") for registration of their email ID and Bank Account details;
- b. Members holding shares in physical form and have not updated their KYC details are requested to submit relevant forms to update their email, bank account details and other KYC details with Company's Registrar and Share Transfer Agent (RTA), Bigshare Services Private Limited. The relevant Forms for registering / changing KYC details and Nomination viz., Forms ISR-1, ISR-2, ISR-3, SH-13, SH-14 are available for download from www.freshtrop.com. You are requested to send hard copy of duly filled in forms along with necessary supporting documents to M/s. Bigshares Services Private Limited at Office No S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai - 400093, Phone: 022-62638200, e-mail id: investor@bigshareonline.com/shwetas@bigshareonline.com.
- Members who need assistance before or during the AGM for joining the AGM through VC/OAVM or e-voting, can contact Ms. Pallavi Mhatre on : 022 - 4886 70001022 - 2499 7000 or send a request at evoting@nsdl.co.in

By order of the Board FOR FRESHTROP FRUITS LIMITED

SD/ ASHOK MOTIANI **CHAIRMAN & MANAGING DIRECTOR** (DIN: 00124470)

# NMDC Steel Limited (A Government of India Enterprise) Nagarnar, Jagdalpur, Chhattisgarh - 494001 CIN: U27310CT2015601001618

Invitation for Expression of Interest (EOI) NMDC Steel Limited intends to appoint Consignment Agents for transportation of finished steel products from its steel plant to stockyard and handling storage / dispatch of finished steel products in their stockvard. Intereste agencies who qualify the Eligibility Criteria for enlistment as Consignmen Agent may participate in the EOI.

The EOI document including Eligibility Criteria and Brief Nature and Scope of Work can be viewed and / or downloaded from NMDC website http://www.nmdc.co.in Any corrigendum to the above invitation will be uploaded only on NMDC website and will not be published. Prospective applicants should visit the above website from time to time to note the corrigendum, if anv.

For further clarifications, Satish Kumar, General Manager Commercia NMDC Steel Limited can be contacted on Cell No: 9490759611 email: satishkumar@nmdc.co.in **Executive Director (Commercial)** 

#### SAFARI INDUSTRIES (INDIA) LIMITED safari CIN: L25200MH1980PLC022812 Registered office: 302-303, A Wing, The Qube, CTS No. 1498

A/2, Marol, Andheri East, Mumbai 400 059; (T): 022-40381888 (F): 022-40381850; (E): investor@safari.in | (W): www.safaribags.com

NOTICE OF POSTAL BALLOT AND E-VOTING DETAILS NOTICE is hereby given that pursuant to Section 108 and Section 110 of the Companies





Tender Enguiry No.: HO(Contracts)/NCP&DHCS/DEP-14&11C/945 Dated: 30-08-2023 NMDC Limited, A "NAVARATNA" Public Sector Company under Ministry of Steel, Govt. of India, invites online bids through MSTC Portal from experienced reputed and competent domestic bidders for the work of "Design, Engineering, Manufacture, Supply, Erection, Testing and Commissioning of New Crushing Plant & Downhill Conveyor System for Deposit 14 and 11C of Bailadila Iron Ore Mines, NMDC, Kirandul Complex (Chhattisgarh) on Turnkey basis" The detailed NIT and Bid documents can be viewed and / or downloaded from

30-08-2023 to 30-09-2023 from following website links: 1. NMDC website https://nmdcportals.nmdc.co.in/nmdctender .Central Public Procurement Portal (CPP PORTAL) http://

www.eprocure.gov.in/epublish/app and . MSTC portal - https://www.mstcecommerce.com/eprochome/nmd

buyer\_login.jsp and search NMDC Tender Event No. NMDC/HO/34/23-24/ET/342. For further help refer to 'vendor guide' given in MSTC website The bidders are requested to submit their bids online through MSTC porta only. The details of submission of bid through online are given in NIT The Bidders on regular basis are required to visit the NMDC's website / CPF Portal / MSTC website for corrigendum, if any, at a future date. For further clarification, the following can be contacted:

1) CGM (Project, Contract & Steel), NMDC Limited, Hyderabad Tel No +91-040-23533536, email: contracts@nmdc.co.in

2) Sr. General Manager & Head-Contract, M. N. Dastur & Company (P) Ltd. KolKata Ph: +91-033-2225 0500/5420, email:Souvik.G@dastur.co

**Executive Director (Works)** 

ad-50002

## KASHIPUR HOLDINGS LIMITED CIN: U67120UR1996PLC020938

Reg.Office : A-1, Industrial Area, Bazpur Road, Kashipur - 244713 Distt. Udham Singh Nagar, Uttarakhand. Ph. : 05947-269500, Fax : 05947-275315

## NOTICE REGARDING 26th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

Notice is hereby given that the 26th Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held on Monday, 25th September, 2023 at 12:30 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") facility without the physical resence of the Members at a common venue in compliance with the applicable provision of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder read with General Circula Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 02/2022 and 10/2022 dated 8th April, 2020 13th April, 2020, 5th May, 2020, 13th January, 2021, 5th May, 2022 and 28th December 2022 respectively ("MCA Circulars") issued by the Ministry of Corporate Affairs In accordance with the MCA Circulars, the Notice of the 26th AGM and Annual Report for the Financial Year 2022-23 will be sent only by email to all those Members whose email addresses are registered with the Company or their respective Depository Participant ("DP"). The Notice of the 26th AGM will also be available on Central Depositary Services (India) Limited ("CDSL") website at www.evotingindia.com.

In case you have not registered your email address with the Company/DP, please follow below instructions for registration of email id for obtaining Annual Report for the Financia Year 2022-23 :

Members are requested to register/update their email addresses by Physical Holding providing the necessary details i.e. Folio no., Name of Shareholder scanned copy of the share certificate (front & Back), PAN (self-attested copy), Aadhar (self-attested copy) at admin@mcsregistrars.com of preeti.choudhary@indiaglycols.com along with the copy of the signed request letter.

Demat Holding Members are requested to register/update their email addresses with the respective Depository Participant

Members can join and participate in the 26th AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the 26th AGM through VC/OAVM and the manner of participation through remote e-voting and e-voting system of CDSL at the 26th AGM shall be provided in the Notice of the 26th AGM. The Notice shall also contain the instruction with regard to login credentials for shareholders holding shares in physical form or in electronic form who have not registered their e-mail address either with the Company or their respective Depository Participant. Members participating through the VC/OAVM facility shall be

AARVI ENCON LIMITED CIN: L29290MH1987PLC045499 aarvi Regd. Office: 603, B1 Wing, Marathon Innova, Marathon Nextgen Complex, Lower Parel (W) Mumbai - 400 013. Phone Nos.: +91-22-4049 9999

Date: 29.08.2023

Place: Ahmedabad

Email Id: info@aarviencon.com Website: www.aarviencon.com NOTICE OF 35<sup>th</sup> ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY

Notice is hereby given that the 35"Annual General Meeting ('AGM') of the members o Aarvi Encon Limited ('the Company') will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") on Saturday, September 23, 2023 a 11.00 A.M. IST, in compliance with all the applicable provisions of the Companies Act 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circulars dated April 08, 2020, April 13, 2020, May 05, 2020, January 13 2021, December 14, 2021 and May 05, 2022 as issued from time to time and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and (collectively referred to as "relevant circulars") to transact the businesses as se forth in the Notice calling the AGM.

In compliance with the relevant circulars, the Notice of the 35th AGM of the Company and the Standalone and Consolidated financial statements for the financia year 2022-23, along with Board's Report, Auditors' Report and other documents as required to be attached thereto, being dispatched on August 30, 2023 only through electronic mode to all the Members of the Company whose email addresses an registered with the Company / Depository Participant(s) / Registrar & Share Transfer Agents viz. The Notice along with the aforesaid documents are also available on the Company's website at: www.aarviencon.com and the website of National Securities Depository Limited (NSDL) i.e. https://www.evoting.nsdl.com and on the website of the Stock Exchange i.e. National Stock Exchange of India Limited at

#### Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 15, 2023 to Thursday, September 21, 2023 (both days inclusive) for the purpose of AGM and determining the eligibility of Members to receive dividend, if declared at the meeting.

In terms of the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, SS-2, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and MCA & SEBI Circulars, the Company is providing remote e-voting facility to its members for voting on the business specified in Notice of the Meeting and the business may be transacted through e-voting services provided by National Securities Depositor Limited (NSDL).

Members are informed that:

- (a) The remote e-voting period commences on September 18, 2023(10:00 A.M.) and ends on September 20, 2023 (5:00 P.M.).
- (b) Cut-off date: Thursday, September 14, 2023.
- (c) Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after August 25, 2023 i.e. BENPOS date considered for dispatch of the notice and holding shares as on the cut-off date i.e. September 14, 2023, may obtain the login Id and password by sending a request at evoting@nsdl.co.in/ secretarial@ganeshaecosphere.com/admin@skylinerta.com. However, it the person is already registered with NSDL for remote e-voting then the existing user ID and password can be used for casting vote.
- (d) The manner of remote e-voting and voting at the AGM by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM
- Remote e-voting shall not be allowed beyond September 20, 2023(5:00 P.M.). (e)
- The facility of voting through ballot paper shall be made available at the Meeting. (f) Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the Meeting through ballot paper.
- (g) Members who have cast their vote by remote e-voting prior to the Meeting, may also attend the meeting, but shall not be entitled to cast their vote again at the meeting.
- (h) A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. September 14, 2023 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the AGM.
- Members holding shares in physical mode and who have not updated their emai (i) addresses with the Company may update their email addresses by sending a duly signed request letter to the Company's RTA, M/s. Skyline Financial Services Private Limited at admin@skylinerta.com mentioning their name, folio no. address and email id along with a self-attested copy of PAN card. Members holding shares in dematerialized mode are requested to register / update their email addresses with their Depository Participant(s).
- In case of any queries regarding remote e-voting. Members may refer the (j) Frequently Asked Questions ("FAQs") and remote e-voting manual available at downloads section of https://www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 or 1800 22 44 30 or send a request at evoting@nsdl.co.in. In case of any grievances connected with facility for remote e-voting, please contact: Mr. Parveen Sharma, Senior Executive, Skyline Financial Services Pvt. Ltd., D-153 A, 1st Floor, Okhla Industrial Area, Phase - I, New Delhi-110020, Tel. +91 11 40450193-96, Email:.admin@skylinerta.com.

# For GANESHA ECOSPHERE LIMITED

(Bharat Kumar Sajnani) Place: Kannu **Company Secretary and Compliance Officer** Date: 29.08.2023

NOTE: A MEMBER ENTITLED TO ATTEND AND VOTE AT THE MEETING IS ENTITLED TO APPOINT A PROXY TO ATTEND AND VOTE ON A POLL INSTEAD OF HIMSELF AND THE PROXY NEED NOT BE A MEMBER OF THE COMPANY. Proxy in order to be effective must be deposited at the Registered Office of the Company not less than forty-eight hours before the time fixed for commencement of the Meeting

#### www.nseindia.com

Varsharani Katre

**Company Secretary & Compliance Officer** 

In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and relevant provisions of Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company is pleased to provide its members with the remote e-voting facility to cast their vote electronically on the resolutions mentioned in AGM notice using the electronic voting platform provided by Nationa Securities Depository Limited (NSDL). The facility of electronic voting shall also be made available during the meeting on the day of the AGM for those members who have not casted their vote by remote e-voting. The Board has appointed M/s. Bhatt & Associates Company Secretaries LLP. Company Secretaries, as Scrutinizer for conducting the voting process in a fair and transparent manner. The members may note the following:

- a. Members holding shares either in physical form or dematerialized form, as or Cut-off Date/ Record date, i.e. Friday, September 15, 2023 may cast their vote electronically and eligible for the Dividend subject to the approval of the shareholders in AGM.
- The remote e-voting period commences from Wednesday, September 20, 2023 at 10:00 A.M. (IST) and ends on Friday, September 22, 2023 at 05.00 P.M (IST). The remote e-voting module shall be disabled thereafter by NSDL. The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time.
- Any person, who acquires shares and become a member of the Company after sending the Notice and holding shares as on the cut-off date i.e. September 15, 2023 may obtain the login ID and password by sending an email to cs@aarviencon.com by mentioning his/her folio number/DP ID and client ID number. However, if you are already registered with NSDL for e-voting, then you can use your exiting user ID and password for casting your vote.
- The facility of voting through electronic voting system shall also be made available at the AGM and the members participating in AGM through VC/OAVM. who have not cast their vote by remote e-voting shall be available to exercis their right in the meeting.
- The members who have already cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM through VC/OAVM, but shall not be entitled to cast their vote again in the meeting

# The remote e-voting period shall:

Place : Mumbai

Date : August 30, 2023

#### Commence on : On Wednesday, September 20, 2023 at 10:00 A.M and : On Friday, September 22, 2023 at 05,00 P.M. End on

Any person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owner maintained by the depository as on the cut-off date, only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at the meeting.

- The Company requests all the shareholders who have not vet registered their email addresses or have not updated their email addresses with the Depository t register the same within 3 days of service of this public advertisement
- The process of registration of email address is provided below:
- The shareholders who have not registered their email addresses can get the same registered by furnishing the details to their depository participant, in case the shares held in Demat form.
- The Company has engaged the services of National Depository Services Limited to extend the e-Voting facility to all the shareholders to cast their votes in electronic way on all resolutions set forth in the Notice of the 35th AGM. The instructions for casting the votes through remote e-voting for shareholders holding shares in demat and who have not registered their email IDs, shall form part of the Notice of the AGM and the details shall also be hosted at the website of the Company at www.aarviencon.com and also shall be available on the website of https://www.evoting.nsdl.com
- Members are requested to update their Electronic Bank Mandate with their respective DPs for receiving the dividends directly in their bank accounts through Electronic Clearing Service.

In case of any Queries, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-Voting user manual for Members available at the download section of www.evoting.nsdl.com or send a request to Ms. Veena Suvarna on veenas@nsdl.co.in or failing her, Ms. Prajakta Pawle on PrajaktaP@nsdl.co.in.

Act, 2013 ('the Act') read with the Companies (Management and Administration) Rules 2014, General Circular Nos. 14/2020 dated 8th April 2020, 17/2020 dated 13th April 2020, 22/2020 dated 15th June 2020, 33/2020 dated 28th September 2020, 39/2020 dated 31 December 2020, 10/2021 dated 23rd June 2021, 20/2021 dated 8th December 2021, 3/2022 dated 5th May 2022 and 11/2022 dated 28th December 2022 issued by Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars'), Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations'), Secretarial Standard - 2 on General Meetings (the 'SS-2') and other applicable provisions of the acts, rules regulations, circulars and notifications (including any statutory modifications or re nactment thereof for the time being in force and as amended from time to time), approva of Members of Safari Industries (India) Limited ('the Company') is being sought by way of Postal Ballot through remote e-voting process only ('remote e-voting') in relation to he following special resolution as set out in the Notice of Postal Ballot dated h August 2023 ('Notice'):

. To consider and approve appointment of Mr. Sridhar Balakrishnan, as Non-Executiv ndependent Director of the Company.

he detailed explanatory statement under Section 102 and Section 110 of the Act settin out the material facts concerning the resolution forms part of the Notice

n compliance with the MCA Circulars, the Notice has been sent on Tuesday, 29th August 2023 through electronic mode to those Members/ Beneficial Owners ('Member/s'), whose Email IDs are registered with the Company/ Registrar and Transfer Agent/ Depository Participant(s) as on Friday, 25th August 2023 ('Cut-off Date'), Physical copies of the Notice postal ballot forms and pre-paid business reply envelopes are not being sent to Members or this postal ballot. Members are requested to provide their assent or dissent through emote e-voting only.

Notice is available on the Company's website i.e. www.safaribags.com, websites of Stock Exchanges i.e. BSE Limited ('BSE') and the National Stock Exchange of India Limited 'NSE') at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website o National Securities Depositories Limited ('NSDL') i.e. www.evoting.nsdl.com.

nstructions for remote e-voting: All the Members are hereby informed that:

The Company has engaged the services of NSDL for providing remote e-voting facilitie to the Members;

The remote e-voting shall commence on Thursday, 31st August 2023 (9:00 am IST) and end on Friday, 29th September 2023 (5:00 pm IST). The voting rights shall be reckoned on the paid-up value of shares registered in the name of the Member as on the Cut-off Date. Any person who is not a Member as on the Cut-off Date should treat the Notice fo

information purposes only; The remote e-voting module shall be disabled by NSDL after 5:00 pm (IST) on Friday 29th September 2023 and once vote on a resolution is cast by Member, the Member sha not be allowed to change it subsequently;

The detailed procedure and instructions for remote e-voting are given in the Notice; Mr. Ninad Awachat, Practicing Company Secretary has been appointed as the

Scrutinizer to scrutinize the remote e-voting process in a fair and transparent manner. The results of e-voting will be announced on or before Saturday. 30th September 2023 The results will be posted on the website of the Company i.e. www.safaribags.com and on websites of Stock Exchanges i.e. BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of NSDL i.e. www.evoting.nsdl.com. Members holding shares in physical form are requested to register/update their e-mai address and bank details with Adroit Corporate Services Private Limited, Registrar and Transfer Agent of the Company by sending duly signed request letter at info@adroitcorporate.com and/or investor@safari.in alongwith the requisite details mentioned in the Notice and Members holding shares in the dematerialized form are requested to register/update the e-mail address and bank details with their concerned Depository Participant. Additionally, Members may intimate the e-mail address along with the requisite details mentioned in the Notice to info@adroitcorporate.com and/o investor@safari.in.

In case of gueries related to remote e-voting, Members may refer to Frequently Asked Questions ('FAQs') and e-voting user manual for shareholders available at the downloads section of www.evoting.nsdl.com or contact Mr. Anubhav Saxena, Deputy Manager, NSDL, 4<sup>th</sup> Floor, A Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Beast Mara Lower Paral, Mumpai 400013; Email: evoting@psdl.co.in; Telephone No. in: Telephone No.

counted for the purpose of reckoning the quorum under Section 105 of the Company
Act, 2013.
In case of any query, a member may send an e-mail to the RTA at admin@mcsregistrars.co
or Company at practi chaudhan @indiadlycala.com

Date:

Place

npany at preet.choudnary@indiaglycols.com.	For Kashipur Holdings Limited
29.08.2023	Preeti Choudhary
Noida	Company Secretary

# THE GAEKWAR MILLS LIMITED

CIN: L17120MH1949PLC007731 Reg Office: 2/2, Plot – 2, New Sion CHS, Swami Vallabhdas Marg, Road No. 24, Sindhi Colony, Sion, Mumbai- 400 022. Tel: 022-4018811, Email Id: gaekwarmills1928@gmail.com, Website: www.ga

#### Ninety Fourth Annual General Meeting of The Gaekwar Mills Limited

mbers are requested to note that the Ninety Fourth Annual General Meetin "AGM") of the Members of the Company will be held on Monday. September 25 ("AGM") of the Members of the Company will be held on Monday, September 25, 2023 at 3.00 P.M. (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all the applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India (**"SEBI**"), to transact the business set o n the Notice calling the AGM.

he Notice of AGM and the audited standalone financial statements for the financi year 2022-23, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto, will be sent to the members of the Company lectronically, whose e-mail address is registered with the Company / Registrar and hare Transfer Agent, Link Intime India Private Limited "Link intime"/Depositor Participant(s) as on the record date i.e. August 25, 2023. The Notice of the AGM and he aforesaid documents will also be available on the website of the Company at https://www.gaekwarmills.in, on the website of the RTA, Link Intime India Private imited, at https://linintime.co.in and on the websites of Stock Exchanges i.e. BSE mited at https://www.bseindia.com

Manner of registering / updating e-mail address: (a) Members holding shares in physical mode, who have not registered / updated their e-mail address with the Company, are requested to register / update their e-mail address by submitting Form ISR-1 (available on the website of the Registrar and enders the submitting Form ISR-1 (available on the website of the Registrar and address by submitting Form ISR-1 (available on the website of the Registrar and enders the submitting Form ISR-1 (available on the website of the Registrar and enders the submitting Form ISR-1 (available on the website of the Registrar and enders the submitting Form ISR-1 (available on the website of the Registrar and enders the submitting Form ISR-1 (available on the website of the Registrar and enders the submitting Form ISR-1 (available on the website of the Registrar and enders the submitting Form ISR-1 (available on the website of the Registrar and enders the submitting Form ISR-1 (available on the submitting Form ISR-1) (availabl Transfer Agent at https://web.linkintime.co.in/KYC-downloads.html duly filled and signed along with requisite supporting documents to Link intime at C 101, 247 Parl L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai- 400083.

b) In terms of MCA Circulars, the Company has also enabled the Members to update their email address with the Company for limited purpose of receiving the Annual Report including Notice of the AGM for FY 2022-23 (including e-voting instructions along with the User ID and the Password to enable e-voting) electronically, by sending an email on rnt.helpdek@linkintime.co.in.

Members holding shares in dematerialised mode, who have not registered updated their e-mail address are requested to register / update the sar Depository Participant(s) where they maintain their demat accounts

#### lanner of casting vote(s) through e-voting:

Aembers can cast their vote(s) in the business as set out in the Notice of the AGM hrough electronic voting system ("e-voting"). The manner of voting, including voting emotely ("remote e-voting") by Members holding shares in dematerialised mode, hysical mode and for Members who have not registered their e-mail address has en provided in the Notice of the AGM. Members attending the AGM who have no ast v ote(s) by remote e-voting will be able to vote electronically (Insta Poll) at the

#### loining the AGM through VC/OAVM:

Place : Mumbai

Date: August 29, 2023

Members will be able to attend the AGM through VC/OAVM, through platform provided by NSDL, at www.evoting.nsdl.com The information about login predentials to be used and the steps to be followed for attending the AGM are explained in the Notice of AGM.

Members are requested to carefully read the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or voting at the AGM.

By Order of the Board of Directors
For The Gaekwar Mills Limited
Sd/-
Ratan Karanjia
Director (DIN: 00033108)

		ite to the Company at investor@safari.in.
By Order of theBoard		By order of the Board of Directors
For Aarvi Encon Limited		For Safari Industries (India) Limited
Sd/-		Sd/-
Leela S. Bisht	Place : Mumbai	Rameez Shaikh
Company Secretary	Date : 29th August 2023	Company Secretary



# राज्यात फुटबॉल विकासासाठी जर्मनीतील 'बुंदेसलिगा'सोबत महत्वाचा सामंजस्य करार

पुणे, दि.२९ : राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि जर्मनी येथील बुंदेसलिगा या सर्वात मोठ्या व्यावसायिक फुटबॉल लीगमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्राच्या वतीने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल आणि क्रीडा व युवक सेवा आयुक्त सुहास दिवसे, तर बुंदेसलिगाचे प्रतिनिधी श्रीमती ज्युलीया फार, पीटर लीबल, कौ यां Зł क स क ਸ਼ੀ रा ন্তি फु ЗП फु पो नि ЗŦ हो Зſ य रा पुर रार र-व बुर ন ਨਹ फु Зſ

आणि संघ लीगशी संबंधित आहेत. १९९३ ची स्थापना असलेल्या बंदेसलिगा लीगमध्ये प्रत्येक हंगामात १८ क्लब प्रतिष्ठित विजेतेपदासाठी झुंजतात. बुंदेसलिगा ही रोमहर्षक सामन्यांच्या शिवाय फुटबॉल प्रतिभेला जोपासण्यात आणि खेळाच्या

विकासाला चालना देण्यासाठी म हत्त्वपूर्ण भूमिका बजावते. जागतिक स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणारे कुशल खेळाडू घडविण्याचे कार्यही लीग करते. महाराष्ट्राशी झालेल्या करारामूळे राज्यांतर्ग त फुटबॉलच्या विकासासाठी लीगकडील कौशल्य आणि संसाधनांचा

लाभ होणार आहे. या भागीदारीमुळे महाराष्ट्र क्रीडा विकास आणि यशाच्या एका नव्या पर्वाचा साक्षीदार होणार आहे. १४ वर्षाखालील वयोगटातील रपर्धा, प्रशिक्षण, क्रीडा विज्ञान केंद्र आदी क्षेत्रात यामुळे सहकार्य होणार आहे.

# श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय:** कार्यालय क्र.१२३, अंगप्पा नायकन स्ट्रीट, SHRIRMM चेन्नई-६००००१. शाखा कार्यालय: इमारत ७, ७७२, ७वा मजला, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, गुरु हरगोविंदजी मार्ग, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९३. वेबसाईट: www.shriramhousing.in HOUSING FINANCE

# सांकेतिक ताबा सूचना

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यूरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सदर कायदा) अंतर्गत श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे (एसएचएफएल) प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर मागणी सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याकरिता तक्त्यात दिल्याप्रमाणे तपशिलानुसार कर्जदार यांना मागणी सूचना वितरीत केली होती.

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत मालमत्तेचा सांकेतिक ताबा घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस सावध करण्यात येत आहे की, मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेसह कोणताही व्यवहार केलेला असल्यास देय असलेली रक्कम तसेच त्यावरील पूढील व्याजासह संपूर्ण रक्कम श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकडे जमा करावी.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे

	त्याच मत दण्यासाठा सव सटस्य	iना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनए	सडाएल) चा	आहे.		
5 मौलिक ' कराराचे	रिमोट ई-वोटिंग सुविधा (रिमोट	ई-वोटिंग) तरतुद केलेली आहे. रिमोट ई-वोटिंगने उ	ने सदस्य मत	कर्जदार/सह-कर्जदाराचे	मागणी सूचनेनुसार	मालमत्तेचे
कराराच प्रदान		वशी सभे दरम्यान विद्युत मतदानाची सुविधा उपलब्ध किरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून कार्यरत कं		नाव व पत्ता	रक्रम देय	वर्णन
न आले.		सेक्रेटरीज एलएलपी यांची मंडळाने नियुक्ती केली आ		१) श्री. दुश्यंत अशोक सोनी	कर्ज खाते क्र.	फ्लॅट क्र.४०१, ए वि
न जाल. कराराबाबत	खालीलबाबींची नोंद घ्यावी.			कर्जदार/अर्जदार	एसएचएलएचएमयुएमबी	पंचशील अपार्टमेंट
		<b>पप्टेंबर, २०२३</b> रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपा मत विद्युत स्वरुपात देता येईल.	त भागधारणा	२) श्री. धर्मेश अशोक सोनी सह-कर्जदार/सह-अर्जदार	000३३६७ अंतर्गत 0९.0६.२०२३ रोजी	अँण्ड बी को-अँ हौसिंग सोसायटी ति
न व्यक्त 1 राज्यपाल		२० सप्टेंबर, २०२३ रोजी स.१०.००वा. भाप्रवे	प्रारंभ होईल	७०१, ६०१, ७ ॲकॉर्ड सीटीएस	देय रक्षम	हासिन सासायटा । सेक्टर २, डी
। राज्यपाल म्हणाले,	आणि शुक्रवार, २२ सप्टेंब	<b>ार, २०२३ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे</b> समाप्त हो	ईल. तद्नंतर	क्र.२५५, हरिदास नगर, प्लॉट	रु.८१,८९,४५९/-	रियाल्टी सम
म्हणाल, ोल अनेक		ोटिंग बंद केले जाईल. रिमोट ई-वोटिंग सदर तारीख	ा व वेळेनंतर	क्र.६०१, ७०१, सिम्पोली	(रुपये एक्याऐंशी	कांदिवली पश्चि
	मान्य असणार नाही. क) सत्तना विवरणानंवर कंपनीचे	शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झालेल्या व्यक्तीने नोंव	र ताग्रीख १७	टीपीएस, वामन आश्रम हॉलजवळ,	लाख एकोणनव्वद	मुंबई-४०००६
त - <del>- जे कि ज</del>		धारणा घेतली असल्यास त्यांनी <u>CS@aarvienCO</u>		बोरिवली-४०००९२.	हजार चारशे	जमीन सर्व्हे क्र.१
ा लोकप्रिय 	त्यांचे नाव, फोलिओ क्रमांव	फ∕डीपीआयडी व क्लायंट आयडी नमुद करून मेल व	करावा आणि	दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.४०१, ४था मजला, ए-विंग, पंचशील	एकोणसाठ फक्त) मागणी सूचना दिनांक:	(भाग), सीटीएस १२८ए/१४, ग
ाज्यात		र्ड प्राप्त करावा. तथापि जर एखादी व्यक्ती ई-व इ असल्यास त्यांनी मत देण्यासाठी विद्यमान युजरआयड		अपार्टमेंट, सेक्टर २, डहाणूकर	भागणा सूचना दिनाक: १३.०६.२०२३	कांदिवली, तालु
ासाठी	वापरावा.		51 4 11(140	वाडी, डी बी रियाल्टी समोर,	सांकेतिक ताबा	बोरिवली, जिल
वातावरण	, ,	ुविधा एजीएममध्ये उपलब्ध होईल आणि व्हीसी/ओए		कांदिवली प., मुंबई-४०००६७.	दिनांक:	मुंबई-४०००६
करण्याचे 	सहभागी होणाऱ्या सदस्य ज येईल.	न्यांनी रिमोट ई-वोटिंगने मत दिले नाहीत त्यांना स	भेत मत देता	दुसरा पत्ता: डी बी गोल्ड – मालक	२४.०८.२०२३	क्षेत्रफळ अंदाजे ४१.
प्रयत्न		रेमोट ई–वोटिंगने त्यांचे मत दिले आहे त्यांना व्हीसी/	) ओएव्हीएमने	यांचे मार्फत १. श्री. दुश्यंत अशोक सोनी		चौ.मी. कार्पेट ५०. चौ.मी. बिल्टः
ो गरज जन्म भीने	एजीएममध्ये उपस्थित राहता	वेईल परंतु पुन्हा मत देता येणार नाही.		२) श्री. धर्मेश अशोक सोनी		असलेल्या मालमत्त
यादृष्टीने ———	रिमोट ई-वोटिंग कालाव			२०४, २रा मजला, सोनी डायमण्ड		सर्व भाग व खंड.
राद्धारे		बर, २०२३ रोजी स.१०.००वा. टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा.		शॉपिंग, यशवंतराव तावडे रोड,		
घेतलेल्या	~	ायार केलेले लाभार्थी मालकांचे नोंद पुस्तकात किंवा	। सदस्य नोंद	दहिसर पुर्व-४०००६८.		
राचे	Ŭ. Ŭ	आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग किंवा सभेत मतदाना	चा अधिकार	१) कुमारी प्रमिला मारुती थडगे	कर्ज खाते क्र.	फ्लॅट क्र.१३०१, १
लांनी	असेल.	من من المسيح المنب من المنب الم	<del>}</del>	(ऊर्फ श्रीमती प्रमिला संतोष		,
केले.		विनंती केली आहे की, ज्यांनी अद्यापी ई-मेल नोंद त त्यांनी सदर जाहीर सूचनेच्या सेवेपासून <b>३ दिवसांत</b>		पाटील)कर्जदार/अर्जदार २) श्री. संतोष श्रीपती पाटील	०००३२१६ अंतर्गत ०९.०६.२०२३ रोजी	५९.१० चौ.मी. का इमारत क्र.
गग ही २	त्यांचे ई-मेल नोंद करावेत.			र) त्रा. सताप त्रापता पाटाल सह–कर्जदार/सह–अर्जदार	रेय रक्षम	श्मारत क्र. एलिम्पस, एन
ो प्रमुख	ई-मेल नोंद करण्याची प्र			फ्लॅट क्र.२०२, २/बी, २रा	रु.६२,५१,८७४/-	रिजेन्सी अनंतम म्ह
यिक		ापी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी डिग ांचे डिपॉझिटरी सहभागीदारकडे तपशील सादर करून		मजला, राज वैभव एनएक्स,	(रुपये बासष्ट लाख	ज्ञात इमारत, फेझ-
त लीग		ाच ाडपााझटरा सहभागादारकड तपशाल सादर करून सर्व भागधारकांना ई–वोटिंग सुविधा देण्यासाठी नॅशनल		१२७/४, हिस्सा क्र.१२६/१,	एकावन्न हजार आठशे	गाव दावडी, दाव
मिांचक	डिपॉझिटरी लिमिटेडची सेवा	नियुक्त केली आहे. रिमोट ई-वोटिंगने मत देण्याची म	माहिती डिमॅट	गणेश नगर, ठाकुर्ली, कल्याण- ४२१२०२.	चौऱ्याहत्तर फक्त)	गाव रोड, डोंबिव तालुका कल्य
г		यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांना एजीएम सूचनेत पाहता		इसरा पत्ताः फ्लॅट क्र.१३०१,	मागणी सूचना दिनांक: १३.०६.२०२३	तालुका कल्य जिल्हा ठाणे, ज
। अनुभव		<u>vww.aarviencon.com</u> व एनएसडीएलच्य m वेबसाईटवर उपलब्ध आहे.	T <u>nttps://</u>	१३वा मजला, इमारत क्र.१२,	र ३.७५.२७२३ सांकेतिक ताबा	सर्व्हे क्र. व हिस्सा
नमृद्ध		त्यांनी विद्युत समाशोधन सेवेमार्फत त्यांचे बँक खात्यात	थेट लाभांश	एलिम्पस, रिजेन्सी अनंतम, फेझ-	दिनांक:	४९(२), ५०(३
ासाठी	प्राप्त करण्यासाठी त्यांचे विष्	द्युत बँक तपशील त्यांचे संबंधित डीपीकडे अद्यायाव	त करावेत.	१, दावडी गाव रोड, डोंबिवली,	२५.०८.२०२३	१०१(३/ए
सिद्ध आहे.		तीत, आपण <u>www.evoting.nsdl.com</u> च्या		कल्याण-४२१२०३.		42(2), 88(2)
नमधील		ा भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफ रकर्ता पुस्तिका पाह् शकता किंवा <b>कुमारी वीणा</b> र		दुसरा पत्ता: पाटील कन्टेनर लाईन्स प्रा.लि. – संचालक यांचे		१०१(३/डी ४७(१), ४४(३
फुटबॉल		कर किंवा <b>कु. प्राजक्ता पावले</b> यांना <u>PrajaktaP@</u>		लाइन्स प्रा.ाल संचालक याच मार्फत		१७(९), १४(२ १०१(३/सी
						40(4), 9
जे असून	वर विनंती पाठवू शकता.			<ol> <li>कुमारी प्रमिला मारुती थडगे</li> </ol>		
र्जे असून ामधील	वर ावनता पाठवू शकता.		आदेशान्वये	<ol> <li>कुमारी प्रमिला मारुती थडगे</li> <li>(ऊर्फ श्रीमती प्रमिला संतोष</li> </ol>		48(8), 40()
	वर विनती पाठवू शकता.	मंडळाच्या आर्वी एनकॉन लि	मिटेडकरिता	(ऊर्फे श्रीमती प्रमिला संतोष पाटील)		५०(१), ५१()
ामधील	वर विनती पाठवू शकता. ठिकाण: मुंबई	आर्वी एनकॉन लि		(ऊर्फे श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील		48(8), 40(3) 40(8), 48(3) 82, 7 82, 7
ामधील		आर्वी एनकॉन लि लिला	मिटेडकरिता सही/-	(ऊर्फ श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला		५०(१), ५१(२ ४८, तसेच कल्य डाेंबिव र
ामधील	े ठिकाण: मुंबई	आर्वी एनकॉन लि लिला	मिटेडकरिता सही/- एस. बिश्त	(ऊर्फ श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकिनाका, अंधेरी		५०(१), ५१( ४८, तसेच कल्य डाेंबिव र महानगरपालिके
ामधील खेळाडू	े ठिकाण: मुंबई दिनांक: ३० ऑगस्ट, २०२३	आर्वी एनकॉन लिं लिला कं	मिटेडकरिता सही/- एस. बिश्त	(ऊर्फ श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला		५०(१), ५१( ४८, तसेच कल्द डाेंबिव द महानगरपालिके मर्यादेत असले
ामधील खेळाडू सि UNITY	ठिकाणः मुंबई दिनांक: ३० ऑगस्ट, २०२३ ज्युनिटी स्मॉल नॉद. कार्या.: बसंत लोक,	आवीं एनकॉन लिं लिला कं फायनान्स बॅंक लिमिटेड वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७.	मिटेडकरिता सही/- एस. बिश्त पनी सचिव	(ऊर्फे श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकिनाका, अंधेरी पुर्व-४०००७२.		५०(१), ५१( ४८, तसेच कल्प डाें बिवर महानगरपालिके मर्यादेत असले मालमत्तेचे सर्वभाग खंड.
ामधील खेळाडू सि UNITY कॉर्ग	ठिकाणः मुंबई दिनांकः ३० ऑगस्ट, २०२३ द्युनिटी स्मॉल नॉद. कार्या.: बसंत लोक, . कार्या.:५वा मजला, संट्रम हाज्स, विध	आवीं एनकॉन लि लिला कं फायनान्स बॅंक लिमिटेड वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. ानगरी मार्ग, कलिना, सांताकुझ (पुर्व), पुंबई-४०००९८.	मिटेडकरिता सही/- एस. बिश्त पनी सचिव ताबा सूचना	(ऊर्फ श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकिनाका, अंधेरी पुर्व-४०००७२. १) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद	कर्ज खाते क्र.	५०(१), ५१(१ ४८, तसेच कल्स डाेंबिवर महानगरपालिके मयदित असले मालमत्तेचे सर्वभाग खंड. फ्लॅटक्र.६०२,क्षेत्र
ामधील खेळाडू मि UNITY कॉर्ग (स्थावर मालमर्स	ठिकाणः मुंबई दिनांक: ३० ऑगस्ट, २०२३ मॉक युनिटी स्मॉल गॉद. कार्या.: बसंत लोक, . कार्या.:५वा मजला, सॅंट्रम हाऊस, विद्य तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट (	आर्वी एनकॉन लि लिला कं <b>फायनान्स बॅक लिमिटेड</b> वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. ानगरी मार्ग, कलिना, सांताकुझ (पुर्व), गुंबई-४०००९८. एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१)	मिटेडकरिता सही/- एस. बिश्त पनी सचिव ताबा सूचना अन्वये)	(ऊर्फे श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकिनाका, अंधेरी पुर्व-४०००७२. ?) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार	एसएचएलएचएमयुएमबी	५०(१), ५१(१ ४८, तसेच कल्स डाें बिवर महानगरपालिके मर्यादेत असले मालमत्तेचे सर्वभाग खंड. फ्लॅटक्र.६०२, क्षेत्र कार्पेट क्षेत्र २९.
ामधील खेळाडू मि UNITY कॉर्गे. (स्थावर मालमर्न ज्याअर्थी, खालेल स्वा इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५	ठिकाणः मुंबई दिनांकः ३० ऑगस्ट, २०२३ मॅद. कार्या.: बसंत लोक, नॉद. कार्या.: बसंत लोक, कार्या.: ४वा मजला, सॅट्रम हाज्य, विद्य तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट ( क्षरीकर्ता हे सिक्युरीटावड़ेशन ॲण्ड कि ४४/२००२) अंतर्गत युनिटी स्मॉल फाय-	आवीं एनकॉन लि लिला कं <b>फायनान्स बॅक लिमिटेड</b> वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. ानगरी मार्ग, कलिना, सांताकुझ (पुर्व), मुंबई-४०००१८. एनफोर्समेन्ट) रूल्स, २००१ च्या नियम ८(१) त्स्ट्रवशन ऑफ फिनाशियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट अ गत्स बँक लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालयः बसंत लोक, व्	मिटेडकरिता सही/- एस. बिश्त पनी सचिव ताबा सूचना अन्वये) ऑफ सिक्युरिटी संसं बिहार, न्यु	(ऊर्फे श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकिनाका, अंधेरी पुर्व-४०००७२. ?) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. मोहद फिरोझ अश्रफ	एसएचएलएचएमयुएमबी ०००३२१३ अंतर्गत	५०(१), ५१( ४८, तसेच कल्त डाें बिवर महानगरपालिके मयदित असले मालमत्तेचे सर्वभाग खंड. फ्लॅटक्र.६०२, क्षेत्र कार्पेट क्षेत्र २९. चौ.मी., विंग ए,
ामधील खेळाडू में UNITY कॉर्पे. (स्थावर मालमत्त ज्याअर्थी, खालील स्वा इंटेस्ट ॲस्ट, २१००२ (भ दिल्ली-११,००२५ आणि प्राधिकृत अधिकारी आहे	ठिकाण: मुंबई दिनांक: ३० ऑगस्ट, २०२३ मॉद. कार्या.: बसंत लोक, . कार्या.: प्वा मजला, सेंट्रम हाऊस, विद्य तेकरिता) (सिव्युरीटरी इंटरेस्ट ( क्षरीकर्ता हे सिक्युरीटाव्येशन अण्ड रिक (४/२००२) अंतर्गत युनिटी स्मॉल फाय कॉर्णरेट कार्यालय: ५वा मजला, सेंट्रम कॉर्णरेट कार्यालय: ५वा मजला, सेंट्रम कार्जार कार्यालय: ५वा मजला, सेंट्रम	आर्वी एनकॉन लि लिला कं <b>फायनान्स बॅंक लिमिटेड</b> वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. ानगरी मार्ग, कलिना, सांताकुझ (पुर्व), मुंबई-४०००९८. एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) न्स्ट्रवशन ऑफ फिनाश्विल ॲसेट्स ॲन्ड एनफोर्समेन्ट अ तान्स बैंक लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालयः बसंत लोक, व हाऊस, विद्यानगरी मार्ग, कलिना, सांताकुझ (पुर्व), मुंबई रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अ	मिटेडकरिता सही/- एस. बिश्त पनी सचिव ताबा सूचना अन्वये) गॉफ सिक्युरिटी गॉफ सिक्युरिटी गॉफ सिक्युरिटी न्यये असलेल्या	(ऊर्फे श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकिनाका, अंधेरी पुर्व-४०००७२. ?) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार	एसएचएलएचएमयुएमबी	५०(१), ५१(१ ४८, तसेच कल्य डाें बिवर महानगरपालिके मयदित असले मालमत्तेचे सर्वभाग खंड. फ्लॅटक्र.६०२, क्षेत्र कार्पेट क्षेत्र २९. चौ.मी., विंग ए, मजला, लीलां
मिधील खेळाडू मि UNITY कार्या (स्थावर मालमत्ते ज्याअर्थी, खालील स्वा इंटेस्ट ॲक्ट, २००२ (५ दिस्ठी-११००५७ आणि प्राधिकृत अधिकारी आर्वे प्राधिकाराअंतर्गत त्यांनी	ठिकाणः मुंबई दिनांक: ३० ऑगस्ट, २०२३ मोद: कार्या: बर्मत लोक, . कार्या: ५वा मजला, सेंट्रम हाऊम, विद्य तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट ( क्षरीकर्ता हे सिक्युरीटावझेशन अँण्ड कि स्थ/२००१) अंतर्गत बुनिटी स्मॉल फाव्य कॉर्योटट कार्यालय: ५वा मजला, सेंट्र कार्यारेट कार्यालय: ५वा मजला, सेंग्र	आवीं एनकॉन लि लिला कं <b>फायनान्स बॅंक लिमिटेड</b> वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. ानगरी मार्ग, कलिना, सांताकुझ (पुर्व), मुंबई-४०००९८. एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) न्स्ट्र्वशन ऑफ फिनाञ्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट अ गत्म बेंक लिमिटेड, नॉदणीकृत कार्यालयः बसंत लोक, व । हाऊस, विद्यानगरी मार्ग, कलिना, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अ मागणी सूचनेनुसार खालील कर्जरागंना सदर सूचना प्राप्त त	मिटेडकरिता सही/- एस. बिश्त पनी सचिव ताबा सूचना अन्वये) गॉफ सिक्युरिटी गॉफ सिक्युरिटी गॉफ सिक्युरिटी न्यये असलेल्या	(ऊर्फे श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकिनाका, अंधेरी पुर्व-४०००७२. ?) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. मोहद फिरोझ अश्रफ आलमसह-कर्जदार/सह-	एसएचएलएचएमयुएमबी ०००३२१३ अंतर्गत ०९.०६.२०२३ रोजी	५०(१), ५१(१ ४८, तसेच कल्स डाें बिवर महानगरपालिके मयदित असले मालमत्तेचे सर्वभाग खंड. फ्लॅटक्र.६०२, क्षेत्र कार्पेट क्षेत्र २९. चौ.मी., विंग ए, मजला, लीलां म्हणून ज्ञात प्रका
मिधील खेळाडू चेळाडू मिधित्र प्राप्तम (स्थावर मालमन् ज्याअर्था, खालील स्वा इंटोस्ट ॲक्ट, २००२ (प दिस्ली-११००५७ आणि प्राधिकृत अधिकारी आहे अधिकाराअंतर्गत त्यांनी दिवसांच्या आत खालील कर्जवार हे वर ममुद केले	ठिकाण: मुंबई दिनांक: ३० ऑगस्ट, २०२३ मेंद. कार्या.: बसंत लोक, मेंद. कार्या.: बसंत लोक, कार्या.: ४वा मजला, सेंट्रम हाज्य, विध तेकरिता) (सिक्युरिटा इंटरेस्ट (( क्षरीकर्ता हे सिक्युरीटावडेंग्रन ॲण्ड कि त्४/२००२) अंतर्गत युनिटी स्मॉल फाय कॉर्पोरेट कार्यालय: ५वा मजला, सेंट्रम ता आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोसीन्ट) खाली नमुद तारखेला वितरीत केलेल्या त तक्तयात नमुद राक्ष जमा करण्यास सां ली रक्कम भारण्यास असमर्थ ठरले अस्न	आवीं एनकॉन लि लिला कं <b>फायनान्स बॅक लिमिटेड</b> वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. ानगरी मार्ग, कलिना, सांताकुझ (पुर्व), मुंबई-४००९९८. एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) तन्द्र्रवश ऑफ फिनान्शिवल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट अ गत्स बॅक लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालयः बसंत लोक, व । हाऊस, विद्यानगरी मार्ग, कलिना, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२२) अ मागणी सूचनेनुसार खालील कर्जदारांग सदर सूचना प्राप्त ते कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आ	मिटेडकरिता सही/- एस. बिश्त पनी सचिव ताबा सूचना अन्वये) ऑफ सिक्युरिटी संत बिहार, न्यु -४000९८ चे न्वये असलेल्या तारखेपासून ६० हे की, खालील	(ऊर्फे श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकिनाका, अंधेरी पुर्व-४०००७२. ?) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. गोहद फिरोझ अश्रफ आलमसह-कर्जदार/सह- अर्जदार खोली क्र.४०४, शिवपुत्र कृपा इमारत, ४६, सेक्टर ४४, पोतदार	एसएचएलएचएमयुएमबी ०००३२१३ अंतर्गत ०९.०६.२०२३ रोजी देय रक्कम	५०(१), ५१( ४८, तसेच कल् डाें बिवर महानगरपालिके मर्यादेत असले मालमत्तेचे सर्व भाग खंड. फ्लॅट क्र.६०२, क्षेत्र कार्पेट क्षेत्र २९. चौ.मी., विंग ए, मजला, लीलां म्हणून ज्ञात प्रक जमीन सर्व्हे क्र.१ हिस्सा क्र.२,
मिधील खेळाडू चिळाडू मिधित्र प्राप्ताप स्थावर मालमत्त् ज्याअर्थी, खालील स्वा इंटोस्ट ॲक्ट, २००२ (प दिख्री-११००५७ आणि प्राधिकृत अधिकारी आहे अधिकाराअंतर्गत त्यांनी दिबसांच्या आत खालील कर्ज्रवार हे वर नमूद केले स्वाक्षरीकत्यांनी सदर कार	ठिकाण: मुंबई दिनांक: ३० ऑगस्ट, २०२३ मेंद. कार्या.: बसंत लोक, मॉद. कार्या.: बसंत लोक, कार्या.: या प्रजा. बसंत लोक, कार्या.: या प्रजा. संट्रम तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट (ए कॉपोरेट कार्यालय: ५वा मजला, सॅट्रम कॉपोरेट कार्यालय: ५वा मजला, सॅट्रम त आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एफ)संमिन्ट) खाली नमुद तारखेला वितरीत केलेल्या त तक्तयात नमुद राक्षम जामा करण्यास सां ली राक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून यद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सह	आवीं एनकॉन लि लिला के <b>फायनान्स बॅक लिमिटेड</b> वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. ानगरी मार्ग, कलिना, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४००९४ट. एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) न्स्ट्रनशन ऑफ फिनान्शिवल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ३ वात्स बॅक लिमिटेड, नोंदणीकृत कार्धालयः वसंत लोक, व । हाऊस, विद्यानगरी मार्ग, कलिना, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अ मागणी सूचनेनुसार खालील कर्जदारांग सदर सूचना प्राप्त त गण्यात आले होते. कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आं वाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या	मिटेडकरिता सही/- एस. बिश्त पनी सचिव ताबा सूचना अन्वये) ऑफ सिक्युरिटी संत बिहार, न्यु -४000९८ चे न्वये असलेल्या तारखेपासून ६० हे की, खालील	(ऊर्फे श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकिनाका, अंधेरी पुर्व-४०००७२. ?) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. मोहद फिरोझ अश्रफ आलमसह-कर्जदार/सह- अर्जदार खोली क्र.४०४, शिवपुत्र कृपा इमारत, ४६, सेक्टर ४४, पोतदार इंटरनॅशनल शाळेजवळ, नेरूळ-	एसएचएलएचएमयुएमबी 000३२१३ अंतर्गत 0९.0६.२0२३ रोजी देय रक्कम रु.१२,६२,०८४/- (रुपये बारा लाख बासष्ट हजार	५०(१), ५१( ४८, तसेच कल् डाें बिवर महानगरपालिके मर्यादेत असले मालमत्तेचे सर्व भाग खंड. फ्लॅट क्र.६०२, क्षेत्र कार्पेट क्षेत्र २९. चौ.मी., विंग ए, मजला, लीलां म्हणून ज्ञात प्रक जमीन सर्व्हे क्र.१ हिस्सा क्र.२, ज् बदलापूर, ताल्
मिधील खेळाडू खेळाडू मिधिप्राप्र देखे-१२,००२ (५ दिल्ली-१२,००२ (५ दिल्ली-१२,००२ (५ पिक्तार्अत्यां, खालील कांयकाराअंतर्गत त्यांनी दिवसांच्या आत खालील कविंदार हे वर नम्द्र केले स्वाक्षरीकत्यांनी सदरका रायांना प्राप्त असलेत्या आ कर्जवार/सह-कर्ज	ठिकाणः मुंबई दिनांकः ३० ऑगस्ट, २०२३ माद, कार्या.: बर्धत लोक, जार्या.: बर्धत लोक, कार्या.: ५वा मजला, सॅंट्रम हाजस, विष्य तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट ( क्षरीकर्ता हे सिक्युरिटाव्होगन अँण्ड रिक रुआणि सिन्धुरिटी इंटरेस्ट ( कार्यारेट कार्यालय: ५वा मजला, सॅंट्रम् जार्यातेट कार्यालय: ५वा मजला, सॅंट्रम् आणि सिन्धुरिटी इंटरेस्ट (एपफोर्सीनेट) खाली नमुद तारखेला वितरीत केलेल्या व तक्त्यात नमुद रक्कम जमा करण्यास सां लि तक्तम भारण्यास असार्थ ठरले अस्त् अधिकाराअंगतंग खाली नमूद केलेल्या ग दारा/तारण्यकर्ता/ मारणी सूचना	आवीं एनकॉन लि लिला कं <b>फायनान्स बॅक लिमिटेड</b> वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. ानगरी मार्ग, कलिना, सांताकुझ (पुर्व), मुंबई-४००९९८. एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) तन्द्र्रवश ऑफ फिनान्शिवल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट अ गत्स बॅक लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालयः बसंत लोक, व । हाऊस, विद्यानगरी मार्ग, कलिना, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२२) अ मागणी सूचनेनुसार खालील कर्जदारांग सदर सूचना प्राप्त ते कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आ	मिटेडकरिता सही/- एस. बिश्त पनी सचिव ताबा सूचना अन्वये) ऑफ सिक्युरिटी संत बिहार, न्यु -> ४०००१८ चे न्वथे असलेल्या तारखेपासून ६० हे की, खालील नियम ८ अन्वये ताबा दिनांक	(ऊर्फे श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकिनाका, अंधेरी पुर्व-४०००७२. ?) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. मोहद फिरोझ अश्रफ आलमसह-कर्जदार/सह- अर्जदार खोली क्र.४०४, शिवपुत्र कृपा इमारत, ४६, सेक्टर ४४, पोतदार इंटरनॅशनल शाळेजवळ, नेरूळ- ४००७०६.	एसएचएलएचएमयुएमबी 000३२१३ अंतर्गत 0९.०६.२०२३ रोजी देय रक्कम रु.१२,६२,०८४/- (रुपये बारा लाख बासष्ट हजार चौऱ्याऐंशी फक्त)	५०(१), ५१(१ ४८, तसेच कल् डाें बिवत महानगरपालिके मर्यादेत असले मालमत्तेचे सर्व भाग खंड. फ्लॅट क्र.६०२, क्षेत्र कार्पेट क्षेत्र २९. चौ.मी., विंग ए, मजला, लीलां म्हणून ज्ञात प्रक जमीन सर्व्हे क्र.१ हिस्सा क्र.२, प बदलापूर, तालु अंबरनाथ असले
मिधील खेळाडू मिधिप्राप् देखेळाडू (स्थावर मालमत् ज्याअर्थी, खालील स्वा इंटोस्ट ॲक्ट, २००२ (५ दिखी-११००५७ आणि प्राधिकृत अधिकारी आई अधिकाराअंतर्गत त्यांनी दिवसांच्या आत खालील कर्जवर हे वर नमूद केले स्वाक्षरीकत्यांनी सद काल त्यांना प्राप्त असलेत्या आ. कर्जवरा/सह-कर्के क. जामिनवराचे नाव	ठिकाणः मुंबई दिनांकः ३० ऑगस्ट, २०२३ मेंद्रेनांकः ३० ऑगस्ट, २०२३ नोंद. कार्या.: बर्म्सत लोक, . कार्या.: ५वा मजला, सेंट्रम हाऊस, विद्य तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट ( क्षरीकर्ता हे सिक्युरीटावझेशन अँण्ड कि तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट ( क्षरीकर्ता हे सिक्युरीटावझेशन अँण्ड कि तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट ( क्षरीकर्ता हे सिक्युरीटावझेशन कॉर्योरट कार्यालयः ५वा मजला, सेंट्र कॉर्योरट कार्यालयः ५वा मजला, सेंट्र कॉर्योरट कार्यालयः ५वा मजला, सेंट्र कॉर्याट कार्य विद्ये इंटरेस्ट (पस्फोर्समेन्ट) खाली ममुद तारखेला वितरीत केलेल्या त तक्त्यात नमुद रक्कम जाम करण्यास सां ली स्वक्त्या कलम १३ चे उपकलम (४) सब अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या म् द्विरा/तारणकर्ता/ माणणी सूचना दिनांक व थकवाकी	आवीं एनकॉन लि लिला कं प्रायनान्स बँक लिमिटेड वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. नगरा मार्ग, कलिना, सांताकुझ (पुर्व), मुंबई-४०००९८. एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) नरदूबशन ऑफ फिनाञ्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट अ रानस बेक लिमिटेड, नॉदणीकृत कार्यालयः बसंत लोक, व रात्स बेक लिमिटेड, नॉदणीकृत कार्यालयः बसंत लोक, व रात्स बंक लिमिटेड, नॉदणीकृत कार्यालयः वसंत लोक, व रात्स बंक लिमिटेड, नॉदणीकृत कार्यालयः वसंत लोक, व रात्स वंक लिमिटेड, नॉदणीकृत कार्यालयः त्या, युंवी, मुंबई रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अ मागणी सूचनेनुसार खालील कर्जदारांना सदर सूचना प्राप्त त गण्यात आले होते. कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात वेत आं वाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या ालमत्तेचा ताबा खाली नमुद तारखेला घेतलेला आहे. स्थावर मालमत्तेचे तपशील	मिटेडकारता सही/- एस. बिश्त पनी सचिव ताबा सूचना अन्वये) ऑफ सिक्युरिटी संत बिहार, न्यु 	(ऊर्फे श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकिनाका, अंधेरी पुर्व-४०००७२. ?) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. मोहद फिरोझ अश्रफ आलमसह-कर्जदार/सह- अर्जदार खोली क्र.४०४, शिवपुत्र कृपा इमारत, ४६, सेक्टर ४४, पोतदार इंटरनॅशनल शाळेजवळ, नेरूळ- ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅंट क्र.४०४, प्लॉट	एसएचएलएचएमयुएमबी 000३२१३ अंतर्गत 0९.०६.२०२३ रोजी देय रक्कम रु.१२,६२,०८४/- (रुपये बारा लाख बासष्ट हजार चौऱ्याऐंशी फक्त) मागणी सूचना दिनांक:	५०(१), ५१(१ ४८, तसेच कल् डाें बिवत महानगरपालिके मर्यादेत असलेक मालमत्तेचे सर्व भाग खंड. फ्लॅट क्र.६०२, क्षेत्र कार्पेट क्षेत्र २९. चौ.मी., विंग ए, मजला, लीलां म्हणून ज्ञात प्रक जमीन सर्व्हे क्र.१ हिस्सा क्र.२, प बदलापूर, तालु अंबरनाथ असले मालमत्तेचे सर्व भाग
मिधील खेळाडू खेळाडू मिधिकाडू मिधिकाडू स्थावर मालमर्न ज्याअर्थी, खालील स्वा इंटेस्ट ॲक्ट, २००२ (५ दिस्ट्री-११००५७ आणि प्राधिकृत अधिकारी आहे अधिकाराअंतर्गत त्यांनी दिवसांच्या आत खालील कर्जदार हे वर नमूद केले स्वाक्षरीकत्यांनी सदर का त्यांना प्राप्त असलेल्या ब्रॉक्ट्रेसर, सह-कर्ज क्रं जामिनवराखे नाव व १ . श्री, भगवान यवा (कर्जदार/ताराणकरा	ठिकाण: मुंबई दिनांक: ३० ऑगस्ट, २०२३ मेंद. कार्या: बसंत लोक, मेंद. कार्या: बसंत लोक, कार्या: प्रवा मजला, सेंट्रम डाब्स, विध तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट ( क्षिरीकर्ता हे सिक्युरीटावड़ेंग अँण्ड कि त्४/२००२) अंतर्गत युनिटी स्मॉल फाय- कॉर्पोरेट कार्यालय: ५वा मजला, सेंट्रम त आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोसीन्ट) खाली नमुद तारखेला वितरीत केलेल्या न त तक्यात नमुद राक्षे ज्या करण्यास सां ली रकम मारण्यास असमर्थ ठरले असून यद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सह अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या न द्वार/तारण्यकर्ता/ माणणी सूचना वक्को क्रेममांक दिनांक व धकवाकी (राम मोकळ) २३.१२.२०२२ क.३.१०.५७०.१०	अावीं एनकॉन लि लिला के <b>फायनान्स बॅक लिमिटेड</b> वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. ानगरी मार्ग, कलिना, सांताकुझ (पुत्रं), सुंबई-४००९२ट. एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) तन्द्रवशन ऑफ फिनाश्चिल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट अ गत्स बॅक लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालयः बसंत लोक, व । हाऊस, विद्यानगरी मार्ग, कलिना, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२२) अ मारणी सूचेनेनुसार खालील कर्जदर्गांना सदर सूचना प्राप्त त एवात आले होते. कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आं वाचिता सिक्युरिटी इंटोस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या ातनमत्तेचा तां खाली नमुद तारखेला घेतलेला आहे. स्थावर मालमत्त्रेचे तपशील श्री. भगवान द्वाराम मोकळ आणि श्री. स्वप्तील भगवान मोकळ यांच्या गांवे असले फ्लंट इ.१८, २रा मजला, न्यु	मिटेडकरिता सही/- एस. बिश्त पनी सचिव ताबा सूचना अन्वये) ऑफ सिक्युरिटी संत बिहार, न्यु -४000९८ चे न्वये असलेल्या तारखेपासून ६० हे की, खालील नियम ८ अन्वये ताबा दिनांक ताबा प्रकार संकेतिक	(ऊर्फे श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकिनाका, अंधेरी पुर्व-४०००७२. ?) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. मोहद फिरोझ अश्रफ आलमसह-कर्जदार/सह- अर्जदार खोली क्र.४०४, शिवपुत्र कृपा इमारत, ४६, सेक्टर ४४, पोतदार इंटरनॅशनल शाळेजवळ, नेरूळ- ४००७०६.	एसएचएलएचएमयुएमबी 000३२१३ अंतर्गत 0९.0६.२0२३ रोजी देय रक्कम रु.१२,६२,०८४/- (रुपये बारा लाख बासष्ट हजार चौऱ्याऐंशी फक्त) मागणी सूचना दिनांक: १३.०६.२०२३	५०(१), ५१( ४८, तसेच कल् डाे बिव महानगरपालिके मर्वादेत असले मालमत्तेचे सर्व भाग खंड. फ्टॅट क्र.६०२, क्षेत्र कार्पेट क्षेत्र २९. चौ.मी., विंग ए, मजला, लीलां म्हणून ज्ञात प्रक जमीन सर्व्हे क्र.१ हिस्सा क्र.२, बदलापूर, ताल् अबरनाथ असले मालमत्तेचे सर्व भाग खंड आणि चतुर्सि
मिधील खेळाडू चिळाडू मिधिका प्राप्त देखा (स्थावर मालमत्त ज्याअर्थी, खालील स्वा इंटोस्ट ॲक्ट, २००२ (५ दिख्री-११००५७ आणि प्राधिकृत अधिकारी आतं अधिकाराअंतर्गत त्यांनी दिवसांच्या आत खालील कर्जवर हे वर नमूद केले स्वाक्षरीकत्यांनी सदर काल त्यांना प्राप्त असलेल्या कर्जवार/ताराणकर्ता २. श्री. भगवान दया (कर्जवार/ताराणकर्ता २. श्री. स्वप्तील भग (सह-कर्जवार/ताण	ठिकाणः मुंबई दिनांकः ३० ऑगस्ट, २०२३ दिनांकः ३० ऑगस्ट, २०२३ नॉद. कार्या.: वर्सन लोक, नॉद. कार्या.: वर्सन लोक, कार्या.: ५वा मजला, सॅंट्रम हाऊस, विद्य तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट ( क्षिरीकर्ता हे सिक्युरीटावझेशन ॲण्ड सिक त्४/२००२) अंतर्गत युनिटी स्मॉल फाव- कॉर्पोरट कार्यालय: ५वा मजला, सॅंट्र- हाली नयुद तारखेला वितरीत केलेल्या ल तक्त्यात नमुद रक्षम जमा करण्यास सां खाली नयुद तारखेला वितरीत केलेल्या ल तक्त्यात नमुद रक्षम जमा करण्यास सां दिवारं क्रमांक याल्वन ( म्मार्णी सूचन विक्तेयात) पायणे रु.१२.२०२२ क.३,१०,५७०.१७ एवय नावा खा	अावीं एनकॉन लि लिला के <b>फायनान्स वॅक लिमिटेड</b> वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. तगरी मार्ग, कलिना, सांताक्रुडा (पुर्व), पुंबई-४००९८. एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) न्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट अ तान्स बँक लिमिटेड, नॉदणीकृत कार्यालयः बसंत लोक, व हा ठाऊस, विद्यानगरी मार्ग, कलिना, सांताक्रुडा (पुर्व), युंबई रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अ मारणी सूचनेन्सार खालील कर्जदारांना सदर सूचना प्राप्त त गण्यात आले होते. कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आनं वाचिता सिक्शुरिटी इंटरेट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या गायमत्तेचा ताबा खाली नमुद तारखेला प्रेतला, स्यु अनंत कोहीसोलि, प्लॉट क्र.इ., सल्हें क्र.१७९(भाग), मेडेक्सवाडी, वालधुनी, गाव कल्याण, तालुका कल्याण,	मिटेडकारता सही/- एस. बिश्त पनी सचिव ताबा सूरचना अन्वये) ऑफ सिक्युरिटी संत विहार, न्यु - ४०००१८ वे न्वये असलेल्या तारखेपासून ६० हे की, खालील नियम ८ अन्वये ताबा दिनांक ताबा प्रकार श्व.७८.२०२३ संक्रितिक ताबा	(ऊर्फे श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकिनाका, अंधेरी पुर्व-४०००७२. ?) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. मोहद फिरोझ अश्रफ आलमसह-कर्जदार/सह- अर्जदार खोली क्र.४०४, शिवपुत्र कृपा इमारत, ४६, सेक्टर ४४, पोतदार इंटरनॅशनल शाळेजवळ, नेरूळ- ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.४०२, प्लॉट क्र.५, सेक्टर ३८, नेरूळ- ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.६०२, ६वा	एसएचएलएचएमयुएमबी 000३२१३ अंतर्गत 0९.०६.२०२३ रोजी देय रक्कम रु.१२,६२,०८४/- (रुपये बारा लाख बासष्ट हजार चौऱ्याऐंशी फक्त) मागणी सूचना दिनांक:	५०(१), ५१( ४८, तसेच कल डाें बिव महानगरपालिके मर्यादेत असले मालमत्तेचे सर्व भा खंड. फ्लॅट क्र.६०२, क्षेत्र कार्पेट क्षेत्र २९ चौ.मी., विंग ए, मजला, लीला म्हणून ज्ञात प्रक जमीन सर्व्हे क्र.१ हिस्सा क्र.२, बदलापूर, ताल् अंबरनाथ असले मालमत्तेचे सर्व भा खंड आणि चतुरि उत्तर: श्री. पिसे यांची जमीन; दि
मिधील खेळाडू चिळाडू मिधि UNITY चॉपी (स्थावर मालमत् ज्याअर्थी, खालील स्वा इटेस्ट ॲस्ट, २००२ (५ दिह्री-११००५ आणि प्राधिकृत अधिकारी आहे अधिकाराअंतर्गत त्यांनी दिवसांच्या आत खालील कर्जवार हे वर नम्द्र केले स्वाक्षरीकत्यांनी सदर काल त्यांना प्राप्त असलेल्या आ कर्जवार/सह-कर्ज क्र. जामिनदाराचेनाव वय (कर्उदार/ताराणकर्ता - श्री. स्वयनिल	ठिकाणः मुंबई दिनांकः ३० ऑगस्ट, २०२३ दिनांकः ३० ऑगस्ट, २०२३ नोंद. कार्या: वर्सत लोक, नोंद. कार्या: वर्सत लोक, कार्या: ध्या मजला, सेंट्रम तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट ( क्षिरीकर्ता हे सिक्युरीटावडीशन ॲण्ड कि तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट ( क्षिरीकर्ता हे सिक्युरीटावडीशन ॲण्ड कि तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट ( क्षांती नाधुद ताखेला वितरीत केलेल्या वर्तानयात नमुद राक्षम जमा करण्यास सां ततक्यात नमुद राक्षम जमा करण्यास सां ततक्यात नमुद राक्षम जमा करण्यास सां त्वत्यात कल्रम १३ चे उपकलम (४) सह अधिकाराअंतर्गत खाली नमुद केलेल्या द्वार तारायकर्ता/ मागणी सूचना दिवार तारायकार्ता/ द्वात व बक्रवाकी त्वत्व व बक्रवाकी त्वत्व त्व वक्रवाकी ग्वात नो काम्रा व्वद् हजार पाचशे सत्तर आणि सैदे दहा	आवीं एनकॉन लि लिला कं प्रायनान्स बँक लिमिटेड वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. तगरी मार्ग, कलिना, सांताकुझ (पुर्व), मुंबई-४०००९८. एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ४८(१) त्स्ट्रवशन ऑफ फिनाञ्चियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट अ तास्स बेंक लिमिटेड, नॉदणीकृत कार्यालयः बसंत लोक, व । हाऊस, विद्यानगरी मार्ग, कलिना, सांताकुझ (पुर्व), मुंबई रूल्स, २००२ च्या नियम अस्तवीचता कलम १३(१२) अ मागणी सूचनेनुसार खालील कर्जदारांना सदर सूचना प्राप्त त एगपात आले होते. कर्जदा व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आं वाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या ाप्यात आले होते. कर्जदा व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आं वाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या ाप्रातमत्तेचा ताबा खाली नमुद तारखेला प्रेतने आरे. स्थावर मालमत्तेचे तपशील औ. मगवान दयाराम मोकळ आणि श्री. स्वप्तील मगवान मोकळ यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र.१८, रा मजला, न्यु अनंत कोहीसोलि, प्लॉट क्र.६, सल्हें क्र.९७९(भाग).	मिटेडकरिता सही/- एस. बिश्त पनी सचिव ताबा सूचना अन्वये) ऑफ सिक्युरिटी संत बिहार, न्यु -४000९८ चे न्वये असलेल्या तारखेपासून ६० हे की, खालील नियम ८ अन्वये ताबा दिनांक ताबा दानांक ताबा दानांक ताबा दिनांक ताबा दिनांक ताबा दिनांक ताबा दिनांक ताबा दिनांक ताबा दिनांक ताबा दिनांक ताबा दिनांक ताबा दानांक ताबा तानांक ताबा दानांक ताबा ताक	(ऊर्फे श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकिनाका, अंधेरी पुर्व-४०००७२. ?) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. मोहद फिरोझ अश्रफ आलमसह–कर्जदार/सह– अर्जदार खोली क्र.४०४, शिवपुत्र कृपा इमारत, ४६, सेक्टर ४४, पोतदार इंटरनॅशनल शाळेजवळ, नेरूळ– ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.४०२, ६वा मजला, ए विंग, लीला आंगण,	एसएचएलएचएमयुएमबी 000३२१३ अंतर्गत 0९.0६.२0२३ रोजी देय रक्कम रु.१२,६२,०८४/- (रुपये बारा लाख बासष्ट हजार चौऱ्याऐंशी फक्त) मागणी सूचना दिनांक: १३.०६.२०२३ सांकेतिक ताबा	५०(१), ५१( ४८, तसेच कल् ड ाें बि व महानगरपालिके मर्यादेत असले मालमत्तेचे सर्व भाग खंड. फ्टॅटक्र.६०२, क्षेत्र कार्पेट क्षेत्र २९. चौ.मी., विंग ए, मजला, लीलां म्हणून ज्ञात प्रक जमीन सर्व्हे क्र.१ हिस्सा क्र.२, बदलापूर, ताल् अंबरनाथ असले मालमत्तेचे सर्व भाग खंड आणि चतुसि उत्तर: श्री. पिसे यांची जमीन; दक्षि श्री. मुंडे यांची जम
मिधील खेळाडू चिळाडू मिधित्र प्रातम् द्याअर्थ, खालील स्वा इटेस्ट ॲस्ट, २००२ (५ दिह्री-११००५७ आणि प्राधिकृत अधिकारी आहे अधिकाराअंतर्गत त्यांनी दिवसांच्या आत खालील कर्जवार हे वर नम्द्र केले स्वाक्षरीकत्यांनी सदर काल त्यांना प्राप्त असलेल्या आ कर्जवार/सह-कर्ज क्र. जामिनदाराचेनाव व १ १. श्री. भगवान दया (म्ह-कर्जवार/तारणकर्ता २. श्री. स्वपनील मा (सह-कर्जवार/तारण (कर्ज खाते क्र.: ०३४३३०२०००००००	ठिकाणः मुंबई दिनांकः ३० ऑगस्ट, २०२३ मेल मोद. कार्या.: बसंत लोक, . कार्या.: ५वा मजला, सॅंट्रम हाऊस, विद्य तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट ( क्षितीकर्ता हे सिक्युरीटावझेशन ॲण्ड रिक रे४/२००२) अंगंतं बुनिटी स्मॉल फाव कॉर्पोरट कार्यालय: ५वा मजला, सॅंट्रम आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एफोर्सोनेट) खाली नमुद ताखेला वितरीत केलेल्या त तक्यात नमुद रक्षम जमा करण्यास सां ली तक्या नमुद रक्षम जमा करण्यास सां त्र तक्या तनमुद रक्षम जमा करण्यास सां त्र तक्या तनुर क्षम जमा करण्यास सां त्र तक्या तनमुद रक्षम जमा करण्यास सां त्र तक्या तनुर क्षम जमा करण्यास सां त्र तक्या तनमुद रक्षम जमा करण्यास सां त्र तक्या तनुर हक्षम जमा करण्यास सां त्र तक्या तनुर क्ष्य वेता नमुद केलेल्या प्रयाम मोकळ ग्वा क्रमाक्र करा, ९७.९७०.१० (स्पर्य वेता लाख नल्वद हजार पाचशे सत्तर आणि पैसे दहा फक्त)	अावीं एनकॉन लि लिला कं प्रायनान्स बँक लिमिटेड वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. तगरी मार्ग, कलिना, सांताकुझ (पुर्व), मुंबई-४०००९८. एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ४८(१) त्स्ट्रवशन ऑफ फिनाञ्चियल अंसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट अ तास्स बेंक लिमिटेड, नॉदणीकृत कार्यालयः बसंत लोक, व । हाऊस, विद्यानगरी मार्ग, कलिना, सांताकुझ (पुर्व), मुंबई रूल्स, २००२ च्या नियम असहवाचिता कलम १३(१२) अ मागणी सूचनेनुसार खालील कर्जदारांना सदर सूचना प्राप्त त एगपात आले होते. कर्जदा व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आं वाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या तिप्तांत काते. स्थावर मालमत्तेचे तपशील सिंगवान त्याराम मोकळ आणि श्री. स्वप्तील मावान मोकळ यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र.१८, रारा मजला, न्यु अनंत कोहीसोलि, प्लॉट क्र.६, सल्हें क्र.९७९(भाग), पेठेक्तवाडी, बालधुनी, गाव कल्याण, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, कल्याण पश्चिम-४२१३०१, महाराष्ट्र क्षेत्रकळ ५०० ची.फु. बिल्टअप क्षेत्र येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	मिटेडकारता सही/- एस. बिश्त पनी सचिव ताबा सूरचना अन्वये) ऑफ सिक्युरिटी संत बिरा, न्यु - ४०००१८ चे न्ये असलेल्या तारखेपासून ६० हे की, खालील नियम ८ अन्वये ताबा दिनांक ताबा प्रकार संकेतिक ताबा	(ऊर्फे श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकिनाका, अंधेरी पुर्व-४०००७२. ?) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. मोहद फिरोझ अश्रफ आलमसह-कर्जदार/सह- अर्जदार खोली क्र.४०४, शिवपुत्र कृपा इमारत, ४६, सेक्टर ४४, पोतदार इंटरनॅशनल शाळेजवळ, नेरूळ- ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.४०२, ६वा मजला, ए विंग, लीला आंगण, यशनगर, बदलापूर गाव रोड,	एसएचएलएचएमयुएमबी 000३२१३ अंतर्गत 0९.०६.२०२३ रोजी देय रक्कम रु.१२,६२,०८४/- (रुपये बारा लाख बासष्ट हजार चौऱ्याऐंशी फक्त) मागणी सूचना दिनांक: १३.०६.२०२३ सांकेतिक ताबा दिनांक:	५०(१), ५१( ४८, तसेच कल् ड ाें बि व महानगरपालिके मर्यादेत असले मालमत्तेचे सर्व भाग खंड. फ्टॅट क्र.६०२, क्षेत्र कार्पेट क्षेत्र २९. चौ.मी., विंग ए, मजला, लीलां म्हणून ज्ञात प्रक जमीन सर्व्हे क्र.१ हिस्सा क्र.२, बदलापूर, ताल् अंबरनाथ असले मालमत्तेचे सर्व भाग खंड आणि चतुसि उत्तर: श्री. पिसे यांची जमीन; दक्षि श्री. मुंडे यांची जम् पुर्व: मे. चिंता
मिधील खेळाडू चिळाडू मिधिकाडू चायथी, खारामम ज्याथथी, खारामम ज्याथथी, खारामम ज्याथथी, खारामम दिखी-११००५७ आणि प्राधिकृत अधिकारी आहे अधिकाराअंतर्गत त्यांनी दिवसांच्या आत खालीत कर्जदार हे बर ममूद केले स्वाक्षरीकत्यांनी सदर का वर्जन्दार/तारा कर्जदार/ताराणकर्ता २. डी. स्वाचील भ (सह-कर्जदार/ताराण (कर्ज खाते क्र: ) अड्र २३०२०००००० २. १. डी. शोभाराम ता	टिकाण: मुंबई दिनांक: ३० ऑगस्ट, २०२३ दिनांक: ३० ऑगस्ट, २०२३ नोंद. कार्या: बसंत लोक, नोंद. कार्या: बसंत लोक, कार्या: ५या मजला, सॅट्रम तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट ( क्षिरीकर्ता हे सिक्युरीटावडेंग्रन ॲण्ड कि तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट ( क्षिरीकर्ता हे सिक्युरीटावडेंग्रन ॲण्ड कि तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट ( क्षिरीकर्ता हे सिक्युरीटावडेंग्रन ॲण्ड कि तकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट ( क्षांती नायुद कारखेला विरीत केलेल्या वाली नमुद राक्षम जमा करण्यास सां त्वतन्यात ममुद राक्षम जमा करण्यास सां त्वतन्यात मुद्र नेक व अकवाकी प्रकार खाते क्रमांक (क्षये तीन लाख (क्षये तान लाख (क्षये तीन लाख)	अावीं एनकॉन लि लिला के <b>एनायनान्स्य बॅंक लिमिटेड</b> वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. तगरी मार्ग, कलिना, सांताहुड (पुर्व), मुंबई-४००९२. एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८८(१) त्न्दूरबशन ऑफ फिनान्त्रियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट अ तन्दूरबशन ऑफ फिनान्त्रियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट अ तन्दूरबशन ऑफ फिनान्त्रियल ॲसेटस् ऑन्ड एनफोर्समेन्ट अ तन्दूरबशन ऑफ फिनान्त्रियल ॲसेटस् ऑन्ड एनफोर्समेन्ट अ तन्दूरबशन ऑफ फिनान्त्रियल ॲसेटस् ऑन्ड एनफोर्समेन्ट अ तन्दूरबशन, विद्यानगरी मार्ग, कलिना, सांताहुड्ड (पुर्व), मुंबई रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अ मागणी सूचेनेनुसार खालील कर्जदारांना सदर सूचना प्राप्त त एवात आले होते. कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आं वाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या तालमत्तेचा ताबा खाली नमुद तारखेला घेतलेला आहे. स्थावर मालमत्तेचे तपशील श्री. शागवान दवाराम मोकळ आणि श्री. स्वप्नील भगवान मोकळ यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र.१८, ररा मजला, न्यु अतंत कोहीसोलि,, प्लांट क्र.६, सल्हें क्र.१७९(भाग), मेडेकरवाडी, बालधुनी, गाव कल्याण, तालुका कल्याण, दिल्हा ठाणे, कल्याण पश्चिम-४२१३०७, साराष्ट्र, क्षेत्र क्ष ५०० ची.फु. बिल्टअप क्षेत्र येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. श्री. शोभाराम तानाजी चौधरी यांच्या नावे असलेले फर्ट	मिटेडकारता सही/- एस. बिश्त पनी सचिव ताबा सूरचना अन्वये) ऑफ सिक्युरिटी संत विहार, न्यु - ४०००९८ चे न्यथे असलेल्या तारखेपासून ६० हे की, खालील नियम ८ अन्वये ताबा दिनांक ताबा प्रकार श्व.७८.२०२३ संकेतिक ताबा	(ऊर्फे श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकिनाका, अंधेरी पुर्व-४०००७२. ?) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. मोहद फिरोझ अश्रफ आलमसह–कर्जदार/सह– अर्जदार खोली क्र.४०४, शिवपुत्र कृपा इमारत, ४६, सेक्टर ४४, पोतदार इंटरनॅशनल शाळेजवळ, नेरूळ– ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.४०४, प्लॉट क्र.५, सेक्टर ३८, नेरूळ– ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.६०२, ६वा मजला, ए विंग, लीला आंगण, यशनगर, बदलापूर गाव रोड, बदलापूर पश्चिम-४२१५०३.	एसएचएलएचएमयुएमबी 000३२१३ अंतर्गत 0९.०६.२०२३ रोजी देय रक्कम रु.१२,६२,०८४/- (रुपये बारा लाख बासष्ट हजार चौऱ्याऐंशी फक्त) मागणी सूचना दिनांक: १३.०६.२०२३ सांकेतिक ताबा दिनांक:	५०(१), ५१(१) ४८, तसेच कल् डाें बि व क महानगरपालिके मयादित असले मालमत्तेचे सर्व भाग खंड. फ्लॅटक्र.६०२, क्षेत्र कार्पेट क्षेत्र २९. चौ.मी., विंग ए, मजला, लीलां म्हणून ज्ञात प्रक जमीन सर्व्हे क्र.१ हिस्सा क्र.२, क बदलापूर, तालु अंबरनाथ असले मालमत्तेचे सर्व भाग खंड आणि चतुस् उत्तर: श्री. पिसे यांची जमीन; दक्षि श्री. मुंडे यांची जम पुर्व: मे. चिंता एन्टरप्रायझेस य
मधील खेळाडू खेळाडू मध्म UNITY वॉपॉ (स्थावर मालमन ज्याअर्थी, खालील स्वा इंटेस्ट ॲक्ट, २००२ (५ दिही-११००५७ आणि प्राधिकृत अधिकारी आहे अधिकाराअंतर्गत त्यांनी दिवसांच्या आत खालीत कर्जदार हे बर नम्द केले स्वाक्षरीकत्यांनी सदर काज व्यांना प्राप्त असलेत्या ब. कर्जवार/सह-कर्ज ज्ञ. जामिनदाराचे नाव व १ १. श्री. भावान दया (कर्जदार/तारणकर्ता २. श्री. सांचात्रिका: ०३४२३०२०००००० २ १. श्री. शोभाराम ता (कर्जदार/तारणकर्ता २. श्रीमती मंजु रोभ	ठिकाणः मुंबई दिनांकः ३० ऑगस्ट, २०२३ माद, कार्या.: बर्धत लोक, कार्या.: कार्या.: बर्धत लोक, कार्या.: कार्या.: बर्धत लोक, कार्या.: ध्या मजला, सॅंट्रम हाजस, विष्य तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट ( क्षितीकर्ता हे सिक्युरीटावझेशन अॅण्ड कि तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट ( क्षितीकर्ता हे सिक्युरीटावझेशन अॅण्ड कि तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट ( क्षित्रिकर्ता हे सिक्युरीटावझेशन कॉर्योरेट कार्यातव्य: ५वा मजला, सॅंट्रम कॉर्योरेट कार्यातव्य: ५वा मजला, सॅंट्रम कार्योरेट कार्यातव्य: ५वा मजला, सॅंट्रम कार्योरेट कार्यातव्य: ५वा मजला, सॅंट्रम कार्योरेट कार्यातव्य: ५वा मजला, सॅंट्रम कार्योरेट कार्यातव्य: ५वा मजला, सॅंट्रम कार्यात्य कत्म १३ दे उपकलम (४) सह अधिकराराजंतर्गत खाली नमूद केलेल्या ' विदार/ताराणकर्ता/ पायम मोकळ (कर्स तीन लाख नब्बद हजार पाचशे सत्तर आणि पैसे दहा कर, १७, ५४, ३२२ दह्द (रुपये सता लाख	आवीं एनकॉन लि लिला कं पायनान्स बॅंक लिमिटेड वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. लगरी मार्ग, कलिना, सांताकुझ (पुर्व), गुंबई-४०००९८. एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) लर्द्रश्यन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट अ प्रान्स वैंब लिमिटेड, नॉदणीकृत कार्यालयः बसंत लिंक, व हाऊस, विद्यानगरी मार्ग, कलिना, सांताकुझ (पुर्व), मुंबई रूल्स, २००२ च्या नियम इसहाचिता कलम १३(२२) अ मागणी सूचनेनुसार खालील कर्जदर्शांना सदर सूचना प्राप्त त एवप्रोत ब सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आं वाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या त्यातमत्तेचा ताबा खाली नमुद तारखेला घेतलेला आहे. स्थावर मालमत्तेचे तपशील श्री. भगवान दवाराम मोकळ आणि श्री. स्वप्नील भगवान मोकळ यांच्या नावे असलेले स्लॅंट क्र.१८, २रा मजला, न्यु अतंत कोहौसोलि., प्लॉट क्र.६, सल्हें क्र.१७९९भाग), पेडेक्तवाडी, वालधुनी, गाव कल्याण, जिल्हा ठाणे, कल्याण रिचम-४२१३०१, रमहागष्ट, क्षेत्रफळ ५०० ची.फु. बिल्टअप क्षेत्र येशील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. श्री. शोभाराम तानाजी चौधरी यांच्या नावे असलेले प्लॅट क्र.३०१, ३रा मजला, सी लि., च्लें क्र.१७, हिस्सा क्र.३/२०(भाग)	मिटेडकारता सही/- एस. बिश्त पनी सचिव ताबा सूरचना अन्वये) ऑफ सिक्युरिटी संत बिहार, न्यु -> ४०००१८ चे न्वये असलेल्या तारखेपासून ६० हे की, खालील नियम ८ अन्वये ताबा दिनांक ताबा द्वा सांक्रेतिक ताबा ? ४.०८. २०२३ सांक्रेतिक ताबा	(ऊर्फे श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकिनाका, अंधेरी पुर्व-४०००७२. ?) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. मोहद फिरोझ अश्रफ आलमसह-कर्जदार/सह- अर्जदार खोली क्र.४०४, शिवपुत्र कृपा इमारत, ४६, सेक्टर ४४, पोतदार इंटरनॅशनल शाळेजवळ, नेरूळ- ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.४०४, प्लॉट क्र.५, सेक्टर ३८, नेरूळ- ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.६०२, ६वा मजला, ए विंग, लीला आंगण, यशनगर, बदलापूर गाव रोड, बदलापूर पश्चिम-४२१५०३. दुसरा पत्ता: झोबिया इलेक्ट्रीकल	एसएचएलएचएमयुएमबी 000३२१३ अंतर्गत 0९.०६.२०२३ रोजी देय रक्कम रु.१२,६२,०८४/- (रुपये बारा लाख बासष्ट हजार चौऱ्याऐंशी फक्त) मागणी सूचना दिनांक: १३.०६.२०२३ सांकेतिक ताबा दिनांक:	५०(१), ५१( ४८, तसेच कल डाें बिव महानगरपालिके मयदित असले मालमत्तेचे सर्व भा खंड. फ्लॅटक्र.६०२, क्षेत्र कार्पेट क्षेत्र २९ चौ.मी., विंग ए, मजला, लीला म्हणून ज्ञात प्रक जमीन सर्व्हे क्र.१ हिस्सा क्र.२, बदलापूर, ताल् अंबरनाथ असले मालमत्तेचे सर्व भा खंड आणि चतुरि उत्तर: श्री. पिसे यांची जमीन; दक्षि श्री. मुंडे यांची जम पुर्वा: मे. चिंता एन्टरप्रायझेस य जमीन; पश्चि
मिधील खेळाडू खेळाडू मिधित्म प्राप्तम् वार्याय (स्थावर मालमन् ज्याअर्था, खालील स्वा इंटोस्ट ॲंग्ट, २००२ (५ दिख्री-११००५७ आणि प्राधिकृत अधिकारी आहे अधिकाराअंतर्गत त्यांनी दिवसांच्या आत खालीत कर्जवार/सह-कर्ज अजिमतयांनी सदर काल त्यांना प्राप्त असलेल्या । श्र. श. भगवान वया कर्जवार/सह-कर्ज अजिंदार/तारणस्ती २. श्र. स्वाप्तील भा (सह-कर्जवार/तारण (कर्जवाते क्र.) उ४४३३०२००००००० १ १. श्र. शोमती मंचु रोम (तारणकत्यी) (तर्ज्ज खाते क्र.)	$ \begin{array}{c} \hline & & & & \\ \hline & &$	अावीं एनकॉन लि लिला के <b>एगायनान्स वॅक लिमिटेड</b> वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. तगरी मागे, कलिना, सांताकुड़ा (पुर्व), मुंबई-४००९४. एनफोर्समेन्ट) रूल्स, १००२ च्या नियम ८(१) त्न्ट्रवशन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट अ तन्द्रवशन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट अ तन्द्रवशन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट अ तन्द्रवशन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ऑन्ड एनफोर्समेन्ट अ तन्द्रवशन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ऑन्ड एनफोर्समेन्ट अ तन्द्रवशन ऑफ फिनान्शियल अंसेटस ऑन्ड एनफोर्समेन्ट अ तन्द्रवशन ऑफ फिनान्शियल अंसेटस स्रान्त्र विद्यानगरी गां, कलिना, सांताकुड़ा (पुर्व), मुंबई रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अ माणमी सूचेनेरुसार खालीलि कर्जदारांना सदर सूचना प्राप्त तेण गण्यात आले होते. कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहं वाचिता सिक्युगिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या तालमत्तेचा तावा खाली नमुद तारखेला घेतलेला आहे. स्थावर मालमत्तेचे तपशील श्री. भगवान दवाराम मोकळ आणि श्री. स्वप्नील भगवान मोकळ यांच्या नावे असलेले एलॅट क्र.१, रास मडला, न्यु अतंत कोहौसोलि., प्लॉट क्र.१, सर्ल्ड फ्र.१७९(भाग), मंबेडत्रताडी, बल्टअप क्षेत्र येथील मालमत्तेचे सर्व माग व खंड. श्री. शोभाराम तानाजी चौधरी यांच्या नावे असलेले प्लंट क्र.३0१, ३रा मजला, सी विंग, जय तिरुपती को-ऑपरेटिक्ट हौर्सिंग सोसायटी लि., मल्हें क्र.१७, दीस्पा क्र.३/१०(भाग), गाव शिरगाव, बदलापूर पुर्व, तालुका अंक्सनाथ, जिल्हा ठाणे-४२४५०३, महाराष्ट्र, श्रेत फाउल अंक, आहराष्ट, श्रेत्रकळ ४.	मिटेडकारता सही/- एस. बिश्त पनी सचिव ताबा सूरचना अन्वये) ऑफ सिक्युरिटी संत विहार, न्यु ४०००९८ चे न्यये असलेल्या तारखेपासून ६० हे की, खालील नियम ८ अन्वये ताबा दिनांक ताबा प्रकार २६.०८.२०२३ संक्रितिक ताबा	(ऊर्फे श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकिनाका, अंधेरी पुर्व-४०००७२. ?) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. मोहद फिरोझ अश्रफ आलमसह-कर्जदार/सह- अर्जदार खोली क्र.४०४, शिवपुत्र कृपा इमारत, ४६, सेक्टर ४४, पोतदार इंटरनॅशनल शाळेजवळ, नेरूळ- ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.४०४, प्लॉट क्र.५, सेक्टर ३८, नेरूळ- ४००७०६. दुसरा पत्ता: प्लॅट क्र.६०२, ६वा मजला, ए विंग, लीला आंगण, यशनगर, बदलापूर गाव रोड, बदलापूर पश्चिम-४२१५०३. दुसरा पत्ता: झोबिया इलेक्ट्रीकल – मालक यांचे मार्फत	एसएचएलएचएमयुएमबी 000३२१३ अंतर्गत 0९.०६.२०२३ रोजी देय रक्कम रु.१२,६२,०८४/- (रुपये बारा लाख बासष्ट हजार चौऱ्याऐंशी फक्त) मागणी सूचना दिनांक: १३.०६.२०२३ सांकेतिक ताबा दिनांक:	५०(१), ५१( ४८, तसेच कल डाें बिव महानगरपालिके मर्यादेत असले मालमत्तेचे सर्व भा खंड. फ्लॅटक्र.६०२, क्षेत्र कार्पेट क्षेत्र २९ चौ.मी., विंग ए, मजला, लीला म्हणून ज्ञात प्रक जमीन सर्व्हे क्र.१ हिस्सा क्र.२, बदलापूर, ताल् अंबरनाथ असले मालमत्तेचे सर्व भा खंड आणि चतुरि उत्तर: श्री. पिसे यांची जमीन; दक्षि श्री. मुंडे यांची जम पुर्वा: मे. चिंता एन्टरप्रायझेस य
मिधील खेळाडू चिळाडू मिधिकाडू चाअधी, खालील स्वा इंटेस्ट अंस्ट, २००२ (५ दिख्री-११००२ (५ दिख्री-११००२ (५ दिख्री-११००२ (५ दिख्री-१९००२ (५ कर्जदार/तारणकर्ता २. श्री-शोभाराम ता (कर्जदार/तारणकर्ता २. श्रीमती मंजु शोभ (तारणकर्ता)	टिकाण: मुंबई दिनांक: ३० ऑगस्ट, २०२३ दिनांक: ३० ऑगस्ट, २०२३ नोंद. कार्या: बसंत लोक, नोंद. कार्या: बसंत लोक, कार्या: ५या मजला, सॅट्रम नोंद. कार्या: इसंत लोक, कार्या: ५या मजला, सॅट्रम तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट ( क्षिरीकर्ता हे सिक्युरीटावंशेंगन ॲण्ड कि तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट ( क्षिरीकर्ता हे सिक्युरीटावंशेंगन ॲण्ड कि तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट ( क्षिरीकर्ता हे सिक्युरीटावंशेंगन ऑण्ड कि तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट ( क्षांती नायुद तारखेला विरीत केलेल्या वाली नमुद तारखेला विरीत केलेल्या म ततक्यात नमुद रक्षम जमा करण्यास सां त्वार तायाकर्ता/ मागणी सूचना दिनांक व थकवाकी रवस्त तायाक क्रमां विदार/तारायकर्ता/ प्रयान मोकळ कर्ते खाते क्रमांक त्ववद हजर पाचशे सत्तर आणि सैसे दहा फक्त) नानाजी चौधरी २९.०४.२०२३ ( रुपये सतार लाख चोयह हजार तिवशे बावांसे आणि सैने सहासष्ट फक्त)	अावीं एनकॉन लि लिला कं प्रायनान्स बॅंक लिमिटेड वसंत विहार, न्यु दिल्ली-१९००५७. वसंत विहार, न्यु दिल्ली-१९००५७. वसंत विहार, न्यु दिल्ली-१९००५७. वसंत विहार, न्यु दिल्ली-१९००५७. प्रपपोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) न्द्रश्यन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट अ प्रान्स बेंक लिमिटेड, नॉदणीकृत कार्यालयः बसंत लोक. व हाऊस, विद्यानगरी मार्ग, कलिना, सांताकुझ (पुवी), मुंबई रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अ मागणी सूचनेनुसार खालील कर्जदर्गाना सदर सूचना प्राप्त कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आं वाचिता सिब्सुगिटी इंटरेस्ट (एपफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या वाचिता सिब्सुगिटी इंटरेस्ट (एपफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या वाचिता सिब्सुगिटी इंटरेस्ट (एपफोर्समेन्ट) कर्जदार वा खाली नमुद्र तारखेला घेतलेला आहे. स्थावर मालमचेचे तपझील श्री. भगवान द्याराम मोकळ आणि श्री. स्वप्टील भगवान मोकळ यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र.१८, २१ मजला, न्यु अनंत कोहौसोलि., प्लॉट क्र.६, सर्व्हे क्र.१७९(भाग), येडेस्वाडी, वालधुनी, गाव कल्याण, तालुका कल्याण, विल्हा ठाणे, कल्याण पचिन-४२१२७१, महागाष्ट्र क्षेत २५०० श्री. शोभाराम तानाजी चौधरी यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र.३०१, ३१ मा जजल, सी विंग, जय तिरुपती को-ऑपरेटिक इ.३०१, ३१ मा मजला, सी विंग, जय तिरुपती को-ऑपरेटिक हीसिंग सोसायटी लि., स्ल्हे क्र.१७, हिस्सा क्र.३/१७(भाग), गाव शिरगाव, बल्लापूप पुर्व, तालुका अंवरनाथ, जिल्हा ठाणे-२२१५७३, महाराष्ट्र, श्वेतफळ ४८८ चौ.ए. कॉरेट श्वेत येथील मालमत्तेवे सर्व भाग व खंड.	मिटेडकरिता सही/- एस. बिश्त पनी सचिव ताबा सूचना अन्वये) ऑफ सिक्युरिटी संत बिहार, न्यु न्यये असलेल्या तारखेपासून ६० हे की, खालील नियम ८ अन्वये ताबा दिनांक ताबा प्रकार सांक्रेतिक ताबा	(ऊर्फे श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकिनाका, अंधेरी पुर्व-४०००७२. ?) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. मोहद फिरोझ अश्रफ आलमसह-कर्जदार/सह- अर्जदार खोली क्र.४०४, शिवपुत्र कृपा इमारत, ४६, सेक्टर ४४, पोतदार इंटरनॅशनल शाळेजवळ, नेरूळ- ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.४०४, प्लॉट क्र.५, सेक्टर ३८, नेरूळ- ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.६०२, ६वा मजला, ए विंग, लीला आंगण, यशनगर, बदलापूर गाव रोड, बदलापूर पश्चिम-४२१५०३. दुसरा पत्ता: झोबिया इलेक्ट्रीकल	एसएचएलएचएमयुएमबी 000३२१३ अंतर्गत 0९.०६.२०२३ रोजी देय रक्कम रु.१२,६२,०८४/- (रुपये बारा लाख बासष्ट हजार चौऱ्याऐंशी फक्त) मागणी सूचना दिनांक: १३.०६.२०२३ सांकेतिक ताबा दिनांक:	५०(१), ५१( ४८, तसेच कल डाें बिव महानगरपालिके मयदित असले मालमत्तेचे सर्व भा खंड. फ्लॅटक्र.६०२, क्षेत्र कार्पेट क्षेत्र २९ चौ.मी., विंग ए, मजला, लीला म्हणून ज्ञात प्रक जमीन सर्व्हे क्र.१ हिस्सा क्र.२, बदलापूर, ताल् अंबरनाथ असले मालमत्तेचे सर्व भा खंड आणि चतुरि उत्तर: श्री. पिसे यांची जमीन; दक्षि श्री. मुंडे यांची जम पुर्वा: मे. चिंता एन्टरप्रायझेस य जमीन; पश्चि
मिधील खेळाडू खेळाडू (स्थावर मालमर ज्याअर्थी, खालील स्वा इंटेस्ट ॲक्ट, २००२ (५ दिह्ये-११००२ (५ दिह्ये-११००२ (५ दिह्ये-११००२ (५ दिह्ये-११००२ (५ दिह्ये-११००२ (५ दिह्ये-११००२ (५ दिह्ये-११००२ (५ ज्याअर्थी, खालील स्वा अधिकाराअंतर्गत त्यांनी दिवसांच्या आत खालील कर्जवार तेवर नमुद्र केले स्वायांज्ञ प्राप्त कर्जवार / सह केले स्वायांज्ञ प्राप्त कर्जवार / सह नकर्ज जामिनदाराचे नाव व्य १ १. श्री. भगवान दया (कर्जवार / तारणकर्ता २. श्री. शोभाराम ता (कर्जवार / तारणकर्ता २. श्री. मानती श्रामा (तारणकर्त्वा) कर्ज खाते क्र.: ०२७३३०२०००००० ३ १. श्री. मानती शामा	ठिकाणः मुंबई दिनांक: ३० ऑगस्ट, २०२३ मेंद्रांक: ३० ऑगस्ट, २०२३ नोंद. कार्या.: बर्मत लोक, .कार्या.: प्रवा मजला, सेंट्रम हाऊस, विद्य तेकरिता) (सिवयुरिटी इंटरेस्ट ( क्षिरीकर्ता हे सिक्युरीटावझेशन अँण्ड सिक र४/२००२) अंतर्गत बुनिटी स्मॉल फावन कॉर्पोरट कार्यालय: ५वा मजला, सेंट्रम हालरि स्वयुरीटावझेशन अँण्ड सिक र४/२००२) अंतर्गत बुनिटी स्मॉल फावन कॉर्पोरट कार्यालय: ५वा मजला, सेंट्रम खाली नमुद तारखेला वितरीत केलेल्या वा तक्या तनमुद रक्कम जमा करण्यास सां खाली नमुद तारखेला वितरीत केलेल्या व तक्या तनमुद रक्कम जमा करण्यास सां खात नमुद तारखेला वितरीत केलेल्या व तक्या तनमुद रक्कम जमा करण्यास सां दिनांक व थकवाकी तिराम मोकळ २३.१२.२०२२ ) क.३.९०,५७०.१० (संगरे तीन लाख नच्वद हजार पाचशे सत्तर आणि पैसे दहा एरण्ये सता लाख चांपत हजार तिनशे वालीस आणि पैसे सहासष्ट फक्त) गाव महासूनूर ) १९.०४.२०२३	अावीं एनकॉन लि लिला कं <b>फायनान्स वॅंक लिमिटेड</b> वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. नगरी मार्ग, कलिना, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४००९९ट. एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) न्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट अ तान्स बॅंक लिमिटेड, नॉदणीकृत कार्यालयः बसंत लोक, व श राउस, विद्यानगरी मार्ग, कलिना, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अ मारणी सूचनेनुसार खालील कर्जदारांना सदर सूचना प्राप्त त ाण्यात आले होते. कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आं वाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या ाण्यात आले होते. कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आं वाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या मोकळ यांच्या नावे असलेले फ्लेंट क्र. १, सर्वे क.९७९(भाग), मेडेकरवाडी, वालयुनी, गाव कल्याण, तिलुका कलयाण, जित्हा ठाणे, कल्याण पश्चिम-४११९०१, महाराष्ट्र, क्षेत्रफळ ५०० चौ.फु. बिल्टअस क्षेत्र येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. श्री. शोभाराम तानाजी चौधरी यांच्या नावे असलेले फ्लॅट इ.३०१, ३रा मजला, सी विंग, ज्या तिरुपती को-ऑपोटेव्ह हौसिंग सांसायटी लि., स्ट्रे क्र.९७, हिस्सा क्र.३/१७(भाग), गाव शिरागव, बदलाएप्र पुर्व, तालुका अंदरागड, जिल्दा ठाणे-४२१५०३, महाराष्ट्र, क्षेत्रफळ ४८र चौ.फु. कॉरेट क्षेत्र येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. श्री. मान्नती शामराव महारत्यू यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र.१७३, वी विंग, र्ला मक्ला, तीप आशिष कोत्रेसोले.	मिटेडकारेता सही/- एस. बिश्त पनी सचिव ताबा सूचना अन्वये) ऑफ सिक्युरिटी संत विहार, न्यु ४०००१८ चे न्वये असलेल्या ताखेपासून ६० हे की, खालील नियम ८ अन्वये ताबा दिनांक ताबा प्रकार १६ की, खालील नियम ८ अन्वये ताबा दिनांक ताबा प्रकार १६ ०८.२०२३ सांकेतिक ताबा	(ऊर्फे श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकिनाका, अंधेरी पुर्व-४०००७२. ?) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. मोहद फिरोझ अश्रफ आलमसह-कर्जदार/सह- अर्जदार खोली क्र.४०४, शिवपुत्र कृपा इमारत, ४६, सेक्टर ४४, पोतदार इंटरनॅशनल शाळेजवळ, नेरूळ- ४०७७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.४०४, प्लॉट क्र.५, सेक्टर ३८, नेरूळ- ४०७७०६. दुसरा पत्ता: प्लॅट क्र.६०२, ६वा मजला, ए विंग, लीला आंगण, यशनगर, बदलापूर गाव रोड, बदलापूर पश्चिम-४२१५०३. दुसरा पत्ता: झोबिया इलेक्ट्रीकल – मालक यांचे मार्फत श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद	एसएचएलएचएमयुएमबी 000३२१३ अंतर्गत 0९.०६.२०२३ रोजी देय रक्कम रु.१२,६२,०८४/- (रुपये बारा लाख बासष्ट हजार चौऱ्याऐंशी फक्त) मागणी सूचना दिनांक: १३.०६.२०२३ सांकेतिक ताबा दिनांक:	५०(१), ५१( ४८, तसेच कल डाें बिव महानगरपालिके मयदित असले मालमत्तेचे सर्व भा खंड. फ्लॅटक्र.६०२, क्षेत्र कार्पेट क्षेत्र २९ चौ.मी., विंग ए, मजला, लीला म्हणून ज्ञात प्रक जमीन सर्व्हे क्र.१ हिस्सा क्र.२, बदलापूर, ताल् अंबरनाथ असले मालमत्तेचे सर्व भा खंड आणि चतुरि उत्तर: श्री. पिसे यांची जमीन; दक्षि श्री. मुंडे यांची जम पुर्वा: मे. चिंता एन्टरप्रायझेस य जमीन; पश्चि
मधील खेळाडू खेळाडू मधेळाडू मधेळाडू मधेळाडू मधेळाडू स्थावर मालमन् ज्याअर्थी, खालील स्वा इंटेस्ट ॲक्ट, २००२ (५ दिस्री-११००५७ आणि प्रधिकृत अधिकारी आहे अधिकाराअंतर्गत त्यांनी दिवसांच्या आत खालील कर्जदार हे वर नम्ट् केले स्वाक्षेर्तेकत्यांनी सदर का व्यांना प्राप्त असलेल्या क्र. जामिनदाराचे नाव व १ श्र.श्री. भाषावान दवा (कर्जदार/ताराणकर्ता २. श्रीमती मंजु शोभ (ताराणकरवी) (कर्जदार/ताराणकर्ता २. श्री. सोमती शाम (ताराणकरवी) (कर्जदार/ताराणकर्ता २. श्रीमती शाम	ठिकाणः मुंबई दिनांकः ३० ऑगस्ट, २०२३ माद, कार्या.: बर्धत लोक, कार्या.: कार्या.: बर्धत लोक, कार्या.: ध्या मजला, सॅंट्रम हाजस, विष्ट तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट ( क्षितीकर्ता हे सिक्युरिटी व्रंटोस्ट ( क्षितीकर्ता हे सिक्युरिटी इंटरेस्ट ( क्षितीकर्ता हे सिक्युरिटी इंटरेस्ट ( कार्यारेट कार्यालय: ५वा मजला, सॅंट्रम ठाअणि सिक्युरिटी इंटरेस्ट ( कार्यारेट कार्यालय: ५वा मजला, सॅंट्र ठा आणि सिन्युरिटी इंटरेस्ट ( प्रजानि ममुद तारखेला वितरीत केलेल्या व तक्यात नमुद रक्षम जमा करण्यास सां ति तक्या नमुद रक्षम जमा करण्यास सां ति तक्या नमुद रक्षम जमा करण्यास सां ति तक्या कलम १३ चे उपकलम (२) सह आधिकाराअंगते खाली नमूद केलेल्या ग व्यद्याच्या कलम १३ चे उपकलम (२) सह अधिकाराअंगतेन खाली नमूद केलेल्या ग ह. १९,०४,७०९.१० (रूपये तीन लाख नव्यद हजार पाचशे सत्तर आणि पैसे दहा फक्त) गानजी चौधरी (रुपये सतरा लाख चोपत्र हजर तिनशे वायीस आणि पैसे वायेन हजरा तिनशे वायेन इजर तिनशे वायेस हफ्त) रास्ती महारपूर )	अावीं एनकॉन लि लिला कं पायनान्स बॅंक लिनिटेड वसंत विहार, न्यु दिल्ली-१९००५७. लगती मार्ग, कलिना, सांताकुझ (पुवं), गुंबई-४०००९८. एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) लर्द्रश्यन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट अ सान्स बेंक लिमिटेड, नॉदणीकृत कार्यालयः बसंत लोक, व हाऊस, विद्यानगरी मार्ग, कलिना, सांताकुझ (पुवं), मुंबई रूल्स, २००२ च्या नियम इसहाचिता कलम १३(२२) अ मागणी सूचनेनुसार खालील कर्जदर्गांना सदर सूचना प्राप्त त कर्जदा र व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आं वाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या तिपत्व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आं वाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या तातमत्तेचा ताबा खाली नमुद तारखेला येतलेला आहे. स्थावर मालमत्तेचे तपशील श्री. भगवान दवाराम मोकळ आणि श्री. स्वप्नील भगवान मोकळ यांच्या नावे असलेले स्टॅट क्र. १८, २रा मञला, न्यु अतंत कोहौसोलि., प्लॉट क्र.६, सल्हें क्र.१७९(भाग), पेठेक्तवाडी, वालधुनी, गाव कल्याण, तिलुका कल्याण, जिल्हा ठाणे, कल्याण पश्चिम-४२१३०१, महाग्रष्ट, क्षेत्रफळ ५०० ची.इ. विल्टअप क्षेत्र येशील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. श्री. शाभाराम तानाजी चौधरी यांच्या नावे असलेले प्लॅट क्र.३०१, ३रा मजला, सी लि, ज्वतिरुमती को–ऑपरेटिव्ह हीसिंग सांतायटी ति., सल्हें क्र.१७, हिस्सा क्र.३/१०(भाग), गाव शिरगाब, बल्लापूर पुर्व, तालुका अंवरनाथ, जिल्हा ठाणे-४२१५०३, महाग्रष्ट, क्षेत्रफळ ४८८ ची.ए. कार्गर क्षेत्र श्री साहती शामराय वाहा, दाया ज्वा न्यु अपलेले प्लर्ट क्र.३०३, बा विंग, १ला मजला, तीप आशिष कोहौंसोलि, सल्हें क्र.६३, हिस्सा क्र.५(भाग), मोहन तुलसी विहार समेर, हेंरगड, गा खळ्ळाव, बत्लापूर पश्चिम, तालुका अंवरनाथ,	मिटेडकारेता सही/- एस. बिश्त पनी सचिव ताबा सूरचना अन्वये) ऑफ सिक्युरिटी संत बिहार, न्यु - ४०००१८ चे न्ये असलेल्या तारखेपासून ६० हे की, खालील नियम ८ अन्वये ताबा दिनांक ताबा प्रकार हे की, खालील नियम ८ अन्वये ताबा दिनांक ताबा प्रकार सांकेतिक ताबा	(ऊर्फे श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकिनाका, अंधेरी पुर्व-४०००७२. ?) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. मोहद फिरोझ अश्रफ आलमसह-कर्जदार/सह- अर्जदार खोली क्र.४०४, शिवपुत्र कृपा इमारत, ४६, सेक्टर ४४, पोतदार इंटरनॅशनल शाळेजवळ, नेरूळ- ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.४०४, प्लॉट क्र.५, सेक्टर ३८, नेरूळ- ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.६०२, ६वा मजला, ए विंग, लीला आंगण, यशनगर, बदलापूर गाव रोड, बदलापूर पश्चिम-४२१५०३. दुसरा पत्ता: झोबिया इलेक्ट्रीकल - मालक यांचे मार्फत श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद फ्लॅट क्र.४०४, प्लॉट क्र.५, सेक्टर ३८, नेरूळ-४००७०६. ?) श्री. संतोष केवडा सिंग	एसएचएलएचएमयुएमबी 000३२१३ अंतर्गत 0९.०६.२०२३ रोजी देय रक्कम रु.१२,६२,०८४/- (रुपये बारा लाख बासष्ट हजार चौऱ्याऐंशी फक्त) मागणी सूचना दिनांक: १३.०६.२०२३ सांकेतिक ताबा दिनांक: २५.०८.२०२३ कर्ज खाते क्र.	५०(१), ५१( ४८, तसेच कल डाें बिव महानगरपालिके मर्यादेत असले मालमत्तेचे सर्व भा खंड. फ्लॅट क्र.६०२, क्षेत्र कार्पेट क्षेत्र २९ चौ.मी., विंग ए, मजला, लीला म्हणून ज्ञात प्रक जमीन सर्व्हे क्र.१ हिस्सा क्र.२, बदलापूर, ताल् अंबरनाथ असले मालमत्तेचे सर्व भा खंड आणि चतुरि उत्तर: श्री. पिसे यांची जमीन; दरि श्री. मुंडे यांची जम पुर्व: मे. चिंता एन्टरप्रायझेस य जमीन; पश्चि रस्ता.
मिधील खेळाडू खेळाडू मिधित्र प्राप्ता का स्थावर मालमन् ज्याअर्थी, खालील स्वा इंटोस्ट ॲक्ट, २००२ (प दिख्री-११००५७ आणि प्राधिकृत अधिकारी आहे अधिकारा अंतर्गत त्यांनी दिवसांच्या आत खालील कर्जवार, हे वर नमूद केले स्वाक्षरीकत्यांनी सदर कान त्यांना प्राप्त असलेत्या कर्जवार, हे वर नमूद केर्जवार, तारण कर्जवार, ताराण कर्जवार, ताराण कर्जा कर्जवार, ताराण कर्जवार, ताराण कर्जवार, ताराण कर्जवार, ताराण कर्जवार, ताराण कर्जा कर्जा क्र	दिनाण: मुंबई     दिनांक: ३० ऑगस्ट, २०२३     रिकाण: मुंबई     दिनांक: ३० ऑगस्ट, २०२३     राद्र, कार्या: वर्धन लोक,     रादर कार्या: वर्धन लोक,     रादर कार्या: वर्धन लोक,     रावर प्रेव कार्यालय: ५वा मजला, सॅट्रम हालन,     रावन मुद्र तारखेला वितीत केलेल्या लवन्यात नमुद्र रक्षम जमा करण्यास सां     रविक्रमांक विवर्गक वर्षकलेल्या करना १३ चे उपकलम (४) सह अधिकाराअंतर्गत खाली नमुद्र तीत केलेल्या करना १३ चे उपकलम (४) सह अधिकाराअंतर्गत खाली नमुद्र केलेल्या कार्वा वर्ष्य तात नमुद्र रक्षम जमा करण्यास सां     रविक्रमांक विक्रमांक विक्रमांक विक्रमांक विक्रमांक विक्रमांक वित्ताल व क्रकवाकी  ाराम मोकळ २३.१२.२०२२     रावा मोकळ रब्द्रा पाचये सत्तर आणि पैसे दहा      रत्य महासद्र र २९.०४.२०२३     रात्म मार्यारस् र २९.०४.२०२३     रात्म मारात्र र २९.०४.२०२३	अावीं एनकॉन लि लिला के <b>एगट्यनान्स्य बॅंक लिमिटेड</b> वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. तगरी मागे, कलिना, सांताकुड़ा (पुर्व), मुंबई-४००९८. एनफोर्समेन्ट) रूल्स, १००२ च्या नियम ८(१) त्र-ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट अ तन्द्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट अ तन्द्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ऑन्ड एनफोर्समेन्ट अ तन्द्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ऑन्ड एनफोर्समेन्ट अ तन्द्रक्शन ऑफ फिनान्शियल ऑसेटस् ऑन्ड एनफोर्समेन्ट अ तन्द्रक्शन विद्यानगरी मागे, कलिना, सांताकुड़ा (पुर्व), मुंबई रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अ मागणी सूचेनेरुसार खालील कर्जदारांना सदर सूचना प्राप्त ते एगयात आले होते. कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आवं वाचिता सिक्युगिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या तालमत्तेचा तावा खाली नमुद तारखेला घेतलेला आहे. स्थावर मालमत्तेचे तपशील श्री. भगवान द्याराम मोकळ आणि श्री. स्वप्नील भगवान मोकळ यांच्या नावे असलेले एलॅंट क्र.१८, राग मजला, न्यु अतंत कोहौसोलि., प्लॉट क्र.६, सर्वे क्र.१७९(भाग), मंबेक्सवाडी, वालयुनी, गाव कत्व्याण, तालुका कत्व्याण, पविहा ठाणे, कल्याण पश्चिम-४२१३०१, महाराष्ट्र, क्षेत्रफळ ५०० ची.फु. बिल्टअप क्षेत्र येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. श्री. भागराम तानाजी चौधरी यांच्या नावे असलेले प्लंट क्र.३०१, ३रा मजला, सी विंग, ज्य तिरुपती को-ऑपरेटिक् हौरिंग सोसायटी ति., पल्वे क्र.१७, हिस्सा क्र.३/१०(भाग), गाव शिरगाव, बदलापूर पुर्व, तालुका अंबरनाथ, विल्हा डाणे-४२१५०३, महाराष्ट्र, क्षेत्रक्रळ ४८, आग आहम कोहीसोलि, सर्वे क्र.६३, हिस्सा क्र.५(भाग), गोहत तुल्सी बेहास मॉर,	मिटेडकारेता सही/- एस. बिश्त पनी सचिव ताबा सूचना अन्वये) ऑफ सिक्युरिटी संत विहार, न्यु ४०००१८ चे न्वये असलेल्या ताखेपासून ६० हे की, खालील नियम ८ अन्वये ताबा दिनांक ताबा प्रकार १६ की, खालील नियम ८ अन्वये ताबा दिनांक ताबा प्रकार १६ ०८.२०२३ सांकेतिक ताबा	(ऊर्फे श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकिनाका, अंधेरी पुर्व-४०००७२. ?) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार खोली क्र.४०४, शिवपुत्र कृषा झारत, ४६, सेक्टर ४४, पोतदार इंटरनॅशनल शाळेजवळ, नेरूळ- ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.४०४, प्लॉट क्र.५, सेक्टर ३८, नेरूळ- ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.६०२, ६वा मजला, ए विंग, लीला आंगण, यशनगर, बदलापूर गाव रोड, बदलापूर पश्चिम-४२१५०३. दुसरा पत्ता: झोबिया इलेक्ट्रीकल - मालक यांचे मार्फत श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद फ्लॅट क्र.४०४, प्लॉट क्र.५, सेक्टर ३८, नेरूळ-४००७०६. ?) श्री. संतोष केवडा सिंग कर्जदार/अर्जदार	एसएचएलएचएमयुएमबी 000३२१३ अंतर्गत 0९.०६.२०२३ रोजी देय रक्कम रु.१२,६२,०८४/- (रुपये बारा लाख बासष्ट हजार चौऱ्याऐंशी फक्त) मागणी सूचना दिनांक: १३.०६.२०२३ सांकेतिक ताबा दिनांक: २५.०८.२०२३ एसएचएलएचटीएचएनई	५०(१), ५१( ४८, तसेच कल ड ाें बि व महानगरपालिके मयदित असले मालमत्तेचे सर्व भा खंड. फ्लॅट क्र.६०२, क्षेत्र कार्पेट क्षेत्र २९ चौ.मी., विंग ए, मजला, लीलां म्हणून ज्ञात प्रक जमीन सर्व्हे क्र.१ हिस्सा क्र.२, बदलापूर, ताल् अंबरनाथ असले मालमत्तेचे सर्व भा खंड आणि चतुरि उत्तर: श्री. पिसे यांची जमीन; दर्धि श्री. मुंडे यांची जम् पुर्व: मे. चिंता एन्टरप्रायझेस य जमीन; पश्चि रस्ता.
मिधील खेळाडू खेळाडू मिधित्म प्राप्तम बॉपी (स्थावर मालम ज्याअर्थी, खालील स्वा इटेस्ट ॲस्ट, २०२२ (५ दिल्ली-१२,००२ (५ दिल्ली-१२,००२ (५ दिल्ली-१२,००२ (५ दिल्ली-१२,००२ (५ दिल्ली-१२,४), खाली कर्यवारी आद अधिकाराअंतर्गत त्यांनी दिवसांच्या आत खालीत कर्जवार त्यांनी सिद का व्यांना प्राप्त असलेत्या आ कर्जवार/तार सह जामिनदाराचेनाव व १ १. श्री. भावना वया (कर्जवार/तारणकर्ता) (कर्ज खाते क्र.: ०२७३३०२०००००० ३ १. श्री ना फेली जा (कर्जवार/तारणकर्ता) (कर्ज खाते क्र.:	ठिकाणः मुंबई दिनांकः ३० ऑगस्ट, २०२३ मेंद्र कार्या: बर्मत लोक, . कार्या: ५वा मजला, सॅट्रम हाऊस, विद्य तोद. कार्या: बर्मत लोक, . कार्या: ५वा मजला, सॅट्रम हाऊस, विद्य तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट ( क्षिरीकर्ता हे सिक्युरीटावझेशन अॅण्ड कि तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट ( क्षिरीकर्ता हे सिक्युरीटावझेशन अॅण्ड कि तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट ( क्षिरीकर्ता हे सिक्युरीटावझेशन अॅण्ड कि तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट ( कार्यारेट कार्यालय: ५वा मजला, सॅट्रम ढाली नमुद राखेला वितरीत केलेल्या व तक्त्या त नमुद रक्कम जमा करण्यास सां व्याती नमुद राखेला वितरीत केलेल्या व तक्त्या त नमुद रक्कम जमा करण्यास सां वितांक व श्वकवाकी तित्मा मोकळ पवान मोकळ कर्ता) माजी चौधरी (स्पय वेता लाख चापन हजार तिनश बांसेस लाणि पैसे सहासष्ट फक्त) गाव महान्द्र ) गरती महात्मू. )	अावीं एनकॉन लि लिला कं पायनान्स वॅंक शिम्टेड वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. नगरी मागं, कलिना, सांताकुछा (पुर्व), मुंबई-४००९४ट. एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) न्स्ट्रवशन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट अ तास्स बेंक लिमिरेड, नॉदणीकृत कार्यालयः सरंत लोक, व हा ठाऊस, विद्यानगरी मार्ग, कलिना, सांताकुछ (पुर्व), मुंबई रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अ मागणी सूचनेनुसार खालील कर्जदारांना सदर सूचना प्राप्त त ाण्यात आले होते. कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात वेत आं वाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या ाण्यात आले होते. कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात वेत आं वाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या ात्यानत्तेचा तावा खाली नमुद तारखेला प्रेतलेला आहे. स्थावर मालमचेचे तपशील श्री. भगवान दयाराम मोकळ आणि श्री. स्वटनील भगवान मोकळ यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र.१८, २रा मजला, न्यु अनंत कोहोसीलि, प्लॉट फ्रॅट इ.१८, २रा मजला, न्यु अनंत कोहोसीलि, प्लॉट क्र. १. सल्हें क्र.१७९(भाग), मेडेकरवाडी, वालधुनी, गाव कल्याण, तालुका कल्याण, जित्हा ठाणे, कल्याण पश्चिम-४२१३०९, महाराष्ट, क्षेत्रफळ ५०० ची.फु. बिल्टअप क्षेत्र येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. श्री. भारती नामाराय नस्तरप्तू यांच्या नावे असलेले प्लंटि क्र.११, ३रा मजला, सी विंग, ज्या तिरुपती को-ऑपरेटिक् हौसिंग सांसायटी लि., सल्हें क्र.९७, हिस्स क्र.१९०(भाग), गाव शिरागब, बदलापूर पूर्व, तालुका अंबरनाब, जिल्हा ठामे-४२१५०३, महाराष्ट्र, योत्रफळ ४८८ ची.फु. कॉरेटे क्षेत्र येथील मालमतेचे सर्व भाग व खंड. श्री. भारती गामराय नस्तरप्तू यांच्या नावे असलेले प्लंट क्र.१३, हीस्सा क्र.५(भाग), मोहन तुल्सी विंत समोर, हिंदरा ठाणे-४२१५०३, महाराष्ट, क्षेत्रफळ ४८० ची.फु.	मिटेडकारेता सही/- एस. बिश्त पनी सचिव ताबा सूचना अन्वये) ऑफ सिक्युरिटी संत विहार, न्यु ४०००१८ चे न्वये असलेल्या ताखेपासून ६० हे की, खालील नियम ८ अन्वये ताबा दिनांक ताबा प्रकार १६ की, खालील नियम ८ अन्वये ताबा दिनांक ताबा प्रकार १६ ०८.२०२३ सोकेतिक ताबा	(ऊर्फे श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकिनाका, अंधेरी पुर्व-४०००७२. ?) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. गोहद फिरोझ अश्रफ आलमसह-कर्जदार/सह- अर्जदार खोली क्र.४०४, शिवपुत्र कृपा इमारत, ४६, सेक्टर ४४, पोतदार इंटरनॅशनल शाळेजवळ, नेरूळ- ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.४०४, प्लॉट क्र.५, सेक्टर ३८, नेरूळ- ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.६०२, ६वा मजला, ए विंग, लीला आंगण, यशनगर, बदलापूर गाव रोड, बदलापूर पश्चिम-४२१५०३. दुसरा पत्ता: झोबिया इलेक्ट्रीकल - मालक यांचे मार्फत श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद फ्लॅट क्र.४०४, प्लॉट क्र.५, सेक्टर ३८, नेरूळ-४००७६. ?) श्री. संतोष केवडा सिंग कर्जदार/अर्जदार २) श्रीमती चंद्रा देवी केवडा सिंग	एसएचएलएचएमयुएमबी 000३२१३ अंतर्गत 0९.०६.२०२३ रोजी देय रक्कम रु.१२,६२,०८४/- (रुपये बारा लाख बासष्ट हजार चौऱ्याऐंशी फक्त) मागणी सूचना दिनांक: १३.०६.२०२३ सांकेतिक ताबा दिनांक: २५.०८.२०२३ कर्ज खाते क्र. एसएचएलएचटीएचएनई 0000७७३ अंतर्गत	५०(१), ५१( ४८, तसेच कल डाें बिव महानगरपालिके मयांदेत असले मालमत्तेचे सर्व भा खंड. फ्लॅट क्र.६०२, क्षेत्र कार्पेट क्षेत्र २९ चौ.मी., विंग ए, मजला, लीला म्हणून ज्ञात प्रक जमीन सर्व्हे क्र.१ हिस्सा क्र.२, बदलापूर, ताल् अंबरनाथ असले मालमत्तेचे सर्व भा खंड आणि चतुरि उत्तर: श्री. पिसे यांची जमीन; दरि श्री. मुंडे यांची जम पुर्व: मे. चिंतता एन्टरप्रायझेस य जमीन; पश्चि रस्ता.
<ul> <li>मिधील</li> <li>खेळाडू</li> <li>खेळाडू</li> <li>मिधारप्</li> <li>कॉर्पे</li> <li>कॉर्पे</li> <li>(स्थावर मालमन् ज्याअर्था, खालील स्वा इंटेस्ट ॲक्ट, २००२ (५ दिख्री-११००५७ आणि प्राधिकृत अधिकारी आहे अधिकाराअंतर्गत त्यांनी दिखांच्या आत खालीत कर्जवार रे वर नमुद केले स्वाक्षरीकत्यांनी सदर काल त्यांना प्राप्त असलेत्या ।</li> <li>कर्जवार/सद काल कर्जवार रे वर नमुद केले स्वाक्षरीकत्यांनी सदर काल त्यांना प्राप्त असलेत्या ।</li> <li>इ. अ. भारवान वया (कर्जवार/तारणकर्ता २. श्री स्वार्गता त्यांने २. श्री स्वार्गता त्यांने २. श्री स्वी ग्राप्ति (तारणकर्त्या) (कर्ज खाते क्र.: ०२७३३०८००००००</li> <li>१. श्री माहती शाम (तारणकर्त्या) (कर्ज खाते क्र.: ०६३३३०८००००००</li> </ul>	ठिकाणः मुंबई दिनांकः ३० ऑगस्ट, २०२३ मेल नोंद. कार्या.: बसंत लोक, .कार्या.: प्रवा मजला, सॅट्रम हाऊस, विद्य तेकरिता) (सिवयुरिटी इंटरेस्ट ( क्षिसीकर्ता हे सिक्युरीटवझेशन अँण्ड सिक र४/२००२) अंतर्गत बुनिटी स्मॉल फाव्य कॉपोंटर कार्यालयः ५वा मजला, सॅट्रम हाली सुव्युरता रखेला वितरीत केलेल्या ल तक्त्यात नमुद रक्कम जमा करण्यास सां खाली नमुद तारखेला वितरीत केलेल्या व तक्त्यात नमुद रक्कम जमा करण्यास सां खाली नमुद तारखेला वितरीत केलेल्या त तक्त्यात नमुद रक्कम जमा करण्यास सां वित्तांक व धक्काकी रत्तांक व धक्ता नमूद केलेल्या म व्वत्याया कत्मा १३ चे उपकल्प (४) सह अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या म दिनांक व धक्काकाकि र३.१९.२०२२ ) क.३.९०,५७०.१० (संप्ये तीन लाख नव्वद हजार पाचशे सत्तर आणि पैसे दहा कक्ती) ह.१९७,५३.३२२.६२ ) सहासष्ट फक्त) तावा महास्तूर २१.९४.२०२३ सहासष्ट फक्त) ताव महात्मूर २१.९४.२०२३ सहासष्ट कक्ता सहाश्व	अावीं एनकॉन लि लिला कं पायनान्स वॅंक शिम्टेड वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. नगरी मागं, कलिना, सांताकुछा (पुर्व), मुंबई-४००९४ट. एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) न्स्ट्रवशन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट अ तास्स बेंक लिमिरेड, नॉदणीकृत कार्यालयः सरंत लोक, व हा ठाऊस, विद्यानगरी मार्ग, कलिना, सांताकुछ (पुर्व), मुंबई रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अ मागणी सूचनेनुसार खालील कर्जदारांना सदर सूचना प्राप्त त ाण्यात आले होते. कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात वेत आं वाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या ाण्यात आले होते. कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात वेत आं वाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या ात्यानत्तेचा तावा खाली नमुद तारखेला प्रेतलेला आहे. स्थावर मालमचेचे तपशील श्री. भगवान दयाराम मोकळ आणि श्री. स्वटनील भगवान मोकळ यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र.१८, २रा मजला, न्यु अनंत कोहोसीलि, प्लॉट फ्रॅट इ.१८, २रा मजला, न्यु अनंत कोहोसीलि, प्लॉट क्र. १. सल्हें क्र.१७९(भाग), मेडेकरवाडी, वालधुनी, गाव कल्याण, तालुका कल्याण, जित्हा ठाणे, कल्याण पश्चिम-४२१३०९, महाराष्ट, क्षेत्रफळ ५०० ची.फु. बिल्टअप क्षेत्र येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. श्री. भारती नामाराय नस्तरप्तू यांच्या नावे असलेले प्लंटि क्र.११, ३रा मजला, सी विंग, ज्या तिरुपती को-ऑपरेटिक् हौसिंग सांसायटी लि., सल्हें क्र.९७, हिस्स क्र.१९०(भाग), गाव शिरागब, बदलापूर पूर्व, तालुका अंबरनाब, जिल्हा ठामे-४२१५०३, महाराष्ट्र, योत्रफळ ४८८ ची.फु. कॉरेटे क्षेत्र येथील मालमतेचे सर्व भाग व खंड. श्री. भारती गामराय नस्तरप्तू यांच्या नावे असलेले प्लंट क्र.१३, हीस्सा क्र.५(भाग), मोहन तुल्सी विंत समोर, हिंदरा ठाणे-४२१५०३, महाराष्ट, क्षेत्रफळ ४८० ची.फु.	मिटेडकारेता सही/- एस. बिश्त पनी सचिव ताबा सूचना अन्वये) ऑफ सिक्युरिटी संत विहार, न्यु ४०००१८ चे न्वये असलेल्या ताखेपासून ६० हे की, खालील नियम ८ अन्वये ताबा दिनांक ताबा प्रकार १६ की, खालील नियम ८ अन्वये ताबा दिनांक ताबा प्रकार १६ ०८.२०२३ सोकेतिक ताबा	(ऊर्फे श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकिनाका, अंधेरी पुर्व-४०००७२. ?) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. गोहद फिरोझ अश्रफ आलमसह–कर्जदार/सह– अर्जदार खोली क्र.४०४, शिवपुत्र कृपा इमारत, ४६, सेक्टर ४४, पोतदार इंटरनॅशनल शाळेजवळ, नेरूळ- ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.४०४, प्लॉट क्र.५, सेक्टर ३८, नेरूळ- ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.६०२, ६वा मजला, ए विंग, लीला आंगण, यशनगर, बदलापूर गाव रोड, बदलापूर पश्चिम-४२१५०३. दुसरा पत्ता: झोबिया इलेक्ट्रीकल – मालक यांचे मार्फत श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद फ्लॅट क्र.४०४, प्लॉट क्र.५, सेक्टर ३८, नेरूळ-४००७६. ?) श्री. संतोष केवडा सिंग कर्जदार/अर्जदार २) श्रीमती चंद्रा देवी केवडा सिंग सह–कर्जदार/सह–अर्जदार	एसएचएलएचएमयुएमबी 000३२१३ अंतर्गत 0९.०६.२०२३ रोजी देय रक्कम रु.१२,६२,०८४/- (रुपये बारा लाख बासष्ट हजार चौऱ्याऐंशी फक्त) मागणी सूचना दिनांक: १३.०६.२०२३ सांकेतिक ताबा दिनांक: २५.०८.२०२३ फ्सएचएलएचटीएचएनई 0000७७३ अंतर्गत 0९.०६.२०२३ रोजी	५०(१), ५१( ४८, तसेच कल डाें बिव महानगरपालिके मयांदेत असले मालमतेचे सर्व भा खंड. फ्लॅट क्र.६०२, क्षेत्र कार्पेट क्षेत्र २९ चौ.मी., विंग ए, मजला, लीला म्हणून ज्ञात प्रक जमीन सर्व्हे क्र.१ हिस्सा क्र.२, बदलापूर, ताल् अंबरनाथ असले मालमत्तेचे सर्व भा खंड आणि चतुरि उत्तर: श्री. पिसे यांची जमीन; दि श्री. मुंडे यांची जम पुर्व: मे. चिंता एन्टरप्रायझेस य जमीन; पश्चि रस्ता.
मिधील खेळाडू खेळाडू मिधित्म प्राप्तम बॉपी (स्थावर मालम ज्याअर्थी, खालील स्वा इटेस्ट ॲस्ट, २०२२ (५ दिल्ली-१२,००२ (५ दिल्ली-१२,००२ (५ दिल्ली-१२,००२ (५ दिल्ली-१२,००२ (५ दिल्ली-१२,४), खाली कर्यवारी आद अधिकाराअंतर्गत त्यांनी दिवसांच्या आत खालीत कर्जवार त्यांनी सिद का व्यांना प्राप्त असलेत्या आ कर्जवार/तार सह जामिनदाराचेनाव व १ १. श्री. भावना वया (कर्जवार/तारणकर्ता) (कर्ज खाते क्र.: ०२७३३०२०००००० ३ १. श्री ना फेली जा (कर्जवार/तारणकर्ता) (कर्ज खाते क्र.:	ठिकाणः मुंबई दिनांकः ३० ऑगस्ट, २०२३ मेल मोद. कार्या: बर्सत लोक, .कार्या: ५वा मजला, सॅंट्रम हाऊस, विद्य नेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट ( क्षिसीकर्ता हे सिक्युरीटावझेशन ॲण्ड कि रेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट ( क्षितीकर्ता हे सिक्युरीटावझेशन ॲण्ड कि रेजरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट ( क्षितीकर्ता हे सिक्युरीटावझेशन ॲण्ड कि रेजरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट ( क्षितीकर्ता हे सिक्युरीटावझेशन कॉर्याटट कार्यालय: ५वा मजला, सॅट्रम ज्याती ममुद तारखेला वितरीत केलेल्या त तक्यात नमुद रक्षम जमा करण्यास सां ली सकम भएण्यास अ च्यञ्कलम (२८) खाली नमुद तारखेला वितरीत केलेल्या त तक्यात नमुद रक्षम जमा करण्यास सां त तक्यात नमुद रक्षम जमा करण्यास सां त तक्यात नमुद रक्षम जमा करण्यास सां त तक्यात नमुद रक्तेल्या 1 यव्याचा मोकळ पवान मोकळ किती) सत्तर आणि पैसे तता वाक्ती चांधरी (रुपये वाता लाख चोपन्न हजार तिनशे वाती महासट्र ) रह.१२,६२२,६२२.८६६ (रुपये वाता लाख चोपन्न हजार तिनशे वास हासप्र फत्ते) सत्तम प्रालप्त्र ) रह.१२,६२,६२८.८६ (रुपये वाता लाख चासह हजार सहाशे अद्वावीस आणि पैसे शहाएंशी फका) (रुपये पाल लाख	अावीं एनकॉन लि लिला कं पायनान्स वॅंक शिम्टेड वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. नगरी मागं, कलिना, सांताकुछा (पुर्व), मुंबई-४००९४ट. एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) न्स्ट्रवशन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट अ तास्स बेंक लिमिरेड, नॉदणीकृत कार्यालयः सरंत लोक, व हा ठाऊस, विद्यानगरी मार्ग, कलिना, सांताकुछ (पुर्व), मुंबई रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अ मागणी सूचनेनुसार खालील कर्जदारांना सदर सूचना प्राप्त त ाण्यात आले होते. कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात वेत आं वाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या ाण्यात आले होते. कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात वेत आं वाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या ात्यानत्तेचा तावा खाली नमुद तारखेला प्रेतलेला आहे. स्थावर मालमचेचे तपशील श्री. भगवान दयाराम मोकळ आणि श्री. स्वटनील भगवान मोकळ यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र.१८, २रा मजला, न्यु अनंत कोहोसीलि, प्लॉट फ्रॅट इ.१८, २रा मजला, न्यु अनंत कोहोसीलि, प्लॉट क्र. १. सल्हें क्र.१७९(भाग), मेडेकरवाडी, वालधुनी, गाव कल्याण, तालुका कल्याण, जित्हा ठाणे, कल्याण पश्चिम-४२१३०९, महाराष्ट, क्षेत्रफळ ५०० ची.फु. बिल्टअप क्षेत्र येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. श्री. भारती नामाराय नस्तरप्तू यांच्या नावे असलेले प्लंटि क्र.११, ३रा मजला, सी विंग, ज्या तिरुपती को-ऑपरेटिक् हौसिंग सांसायटी लि., सल्हें क्र.९७, हिस्स क्र.१९०(भाग), गाव शिरागब, बदलापूर पूर्व, तालुका अंबरनाब, जिल्हा ठामे-४२१५०३, महाराष्ट्र, योत्रफळ ४८८ ची.फु. कॉरेटे क्षेत्र येथील मालमतेचे सर्व भाग व खंड. श्री. भारती गामराय नस्तरप्तू यांच्या नावे असलेले प्लंट क्र.१३, हीस्सा क्र.५(भाग), मोहन तुल्सी विंत समोर, हिंदरा ठाणे-४२१५०३, महाराष्ट, क्षेत्रफळ ४८० ची.फु.	मिटेडकारेता सही/- एस. बिश्त पनी सचिव ताबा सूचना अन्वये) ऑफ सिक्युरिटी संत विहार, न्यु ४०००१८ चे न्वये असलेल्या ताखेपासून ६० हे की, खालील नियम ८ अन्वये ताबा दिनांक ताबा प्रकार १६ की, खालील नियम ८ अन्वये ताबा दिनांक ताबा प्रकार १६ ०८.२०२३ सोकेतिक ताबा	(ऊर्फे श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकिनाका, अंधेरी पुर्व-४०००७२. ?) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. मोहद फिरोझ अश्रफ आलमसह–कर्जदार/सह– अर्जदार खोली क्र.४०४, शिवपुत्र कृपा इमारत, ४६, सेक्टर ४४, पोतदार इंटरनॅशनल शाळेजवळ, नेरूळ- ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.४०४, प्लॉट क्र.५, सेक्टर ३८, नेरूळ- ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.६०२, ६वा मजला, ए विंग, लीला आंगण, यशनगर, बदलापूर गाव रोड, बदलापूर पश्चिम-४२१५०३. दुसरा पत्ता: झोबिया इलेक्ट्रीकल – मालक यांचे मार्फत श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद फ्लॅट क्र.४०४, प्लॉट क्र.५, सेक्टर ३८, नेरूळ-४००७०६. ?) श्री. संतोष केवडा सिंग कर्जदार/अर्जदार २, अग्मती चंद्रा देवी केवडा सिंग सह–कर्जदार/सह-अर्जदार ए-४०२, सनराईज कोहौसो, सेक्टर	एसएचएलएचएमयुएमबी 000३२१३ अंतर्गत 0९.०६.२०२३ रोजी देय रक्कम रू.१२,६२,०८४/- (रुपये बारा लाख बासष्ट हजार चौऱ्याऐंशी फक्त) मागणी सूचना दिनांक: १३.०६.२०२३ सांकेतिक ताबा दिनांक: २५.०८.२०२३ एसएचएलएचटीएचएनई ००००७७३ अंतर्गत ०९.०६.२०२३ रोजी देय रक्कम	५०(१), ५१( ४८, तसेच कल डाें बि व महानगरपालिकें मयदित असले मालमत्तेचे सर्व भा खंड. फ्लॅट क्र.६०२, क्षेत्र कार्पेट क्षेत्र २९ चौ.मी., विंग ए, मजला, लीलां म्हणून ज्ञात प्रक जमीन सर्व्हे क्र.१ हिस्सा क्र.२, बदलापूर, ताल् अंबरनाथ असले मालमत्तेचे सर्व भा खंड आणि चतुरि उत्तर: श्री. पिसे यांची जमीन; दक्षि श्री. मुंडे यांची जम पुर्व: मे. चिंता एन्टरप्रायझेस य जमीन; पश्चि रस्ता. फ्लॅट क्र.१०३, मजला, क्षेत्र ३४.६६ चौ.मी. ब क्षेत्र, हिल क्रे अपार्टमेंट म्हणून
मिधील खेळाडू खेळाडू मिधिक्याड् मिधिक्याड् मिधिक्याड् स्थावर मालमन् ज्याअर्थी, खालिल स्वा इंटेस्ट जॅक्ट, २००२ (५ दिख्री-११००५७ आणि प्राधिकृत अधिकारी आहे अधिकाराजंतर्गत त्यांनी देवसांच्या आत खालीत कर्जदार, हे वर नमूद केले अधिकाराजंतर्गत त्यांनी देवसांच्या आत खालीत कर्जदार, हे वर नमूद केले ज्यामित्र वाले क्र. व्याद्य प्राप्त असलेल्या अ. कर्जदार/साट-कर्ज क्र. जामिनदाराये (कर्जदार/तारणकर्ता) (कर्जदार/तारणकर्ता) (कर्जदार/तारणकर्ता) (कर्ज खाते क्र.: वर३३३०८०००००० ३ १. श्री.माहती शामा (तराणकर्त्या) (कर्ज खाते क्र.: वर३३३०८०००००० ३ १. श्री.माहती शामा (तराणकर्त्या) (कर्ज खाते क्र.: वर३३३०८०००००० ३ १. श्री.चाहती शामा	$ \begin{array}{c} \hline & & & & & & & & & & & & & & & & & & $	अावीं एनकॉन लि लिला कं पायनान्स वॅंक शिम्टेड वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. नगरी मागं, कलिना, सांताकुछा (पुर्व), मुंबई-४००९४ट. एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) न्स्ट्रवशन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट अ तास्स बेंक लिमिरेड, नॉदणीकृत कार्यालयः सरंत लोक, व हा ठाऊस, विद्यानगरी मार्ग, कलिना, सांताकुछ (पुर्व), मुंबई रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अ मागणी सूचनेनुसार खालील कर्जदारांना सदर सूचना प्राप्त त ाण्यात आले होते. कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात वेत आं वाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या ाण्यात आले होते. कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात वेत आं वाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या ात्यानत्तेचा तावा खाली नमुद तारखेला प्रेतलेला आहे. स्थावर मालमचेचे तपशील श्री. भगवान दयाराम मोकळ आणि श्री. स्वटनील भगवान मोकळ यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र.१८, २रा मजला, न्यु अनंत कोहोसीलि, प्लॉट फ्रॅट इ.१८, २रा मजला, न्यु अनंत कोहोसीलि, प्लॉट क्र. १. सल्हें क्र.१७९(भाग), मेडेकरवाडी, वालधुनी, गाव कल्याण, तालुका कल्याण, जित्हा ठाणे, कल्याण पश्चिम-४२१३०९, महाराष्ट, क्षेत्रफळ ५०० ची.फु. बिल्टअप क्षेत्र येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. श्री. भारती नामाराय नस्तरप्तू यांच्या नावे असलेले प्लंटि क्र.११, ३रा मजला, सी विंग, ज्या तिरुपती को-ऑपरेटिक् हौसिंग सांसायटी लि., सल्हें क्र.९७, हिस्स क्र.१९०(भाग), गाव शिरागब, बदलापूर पूर्व, तालुका अंबरनाब, जिल्हा ठामे-४२१५०३, महाराष्ट्र, योत्रफळ ४८८ ची.फु. कॉरेटे क्षेत्र येथील मालमतेचे सर्व भाग व खंड. श्री. भारती गामराय नस्तरप्तू यांच्या नावे असलेले प्लंट क्र.१३, हीस्सा क्र.५(भाग), मोहन तुल्सी विंत समोर, हिंदरा ठाणे-४२१५०३, महाराष्ट, क्षेत्रफळ ४८० ची.फु.	मिटेडकारेता सही/- एस. बिश्त पनी सचिव ताबा सूचना अन्वये) ऑफ सिक्युरिटी संत विहार, न्यु ४०००१८ चे न्वये असलेल्या ताखेपासून ६० हे की, खालील नियम ८ अन्वये ताबा दिनांक ताबा प्रकार १६ की, खालील नियम ८ अन्वये ताबा दिनांक ताबा प्रकार १६ ०८.२०२३ सोकेतिक ताबा	(ऊर्फे श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकिनाका, अंधेरी पुर्व-४०००७२. ?) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. मोहद फिरोझ अश्रफ आलमसह–कर्जदार/सह– अर्जदार खोली क्र.४०४, शिवपुत्र कृपा इमारत, ४६, सेक्टर ४४, पोतदार इंटरनॅशनल शाळेजवळ, नेरूळ– ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.४०४, प्लॉट क्र.५, सेक्टर ३८, नेरूळ– ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.६०२, ६वा मजला, ए विंग, लीला आंगण, यशनगर, बदलापूर गाव रोड, बदलापूर पश्चिम-४२१५०३. दुसरा पत्ता: झोबिया इलेक्ट्रीकल – मालक यांचे मार्फत श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद फ्लॅट क्र.४०४, प्लॉट क्र.५, सेक्टर ३८, नेरूळ-४००७०६. ?) श्री. संतोष केवडा सिंग कर्जदार/अर्जदार २) श्रीमती चंद्रा देवी केवडा सिंग सह–कर्जदार/सह–अर्जदार ए-४०२, सनराईज कोहौसो, सेक्टर १८, प्लॉट क्र.५३, कामोठे–	<ul> <li>एसएचएलएचएमयुएमबी 000३२१३ अंतर्गत</li> <li>0९.०६.२०२३ रोजी देय रक्कम</li> <li>र.१२,६२,०८४/-</li> <li>(रुपये बारा लाख बासष्ट हजार चौऱ्याऐंशी फक्त)</li> <li>मागणी सूचना दिनांकः १३.०६.२०२३</li> <li>सांकेतिक ताबा दिनांकः २५.०८.२०२३</li> <li>संखेतेत्रिक.</li> <li>एसएचएलएचटीएचएनई 0000७७३ अंतर्गत 0९.०६.२०२३ रोजी देय रक्कम</li> <li>र.१६,१३,१८०/-</li> </ul>	५०(१), ५१( ४८, तसेच कल डाें बि व महानगरपालिकें मयदित असले मालमत्तेचे सर्व भा खंड. फ्लॅट क्र.६०२, क्षेत्र कार्पेट क्षेत्र २९ चौ.मी., विंग ए, मजला, लीलां म्हणून ज्ञात प्रक जमीन सर्व्हे क्र.१ हिस्सा क्र.२, बदलापूर, ताल् अंबरनाथ असले मालमत्तेचे सर्व भा खंड आणि चतुरि उत्तर: श्री. पिसे यांची जमीन; दक्षि श्री. मुंडे यांची जम पुर्व: मे. चिंता एन्टरप्रायझेस य जमीन; पश्चि रस्ता. फ्लॅट क्र.१०३, मजला, क्षेत्र ३४.६६ चौ.मी. ब क्षेत्र, हिल क्रे अपार्टमेंट म्हणून इमारत, प्लॉट क्र.
मिधील खेळाडू खेळाडू मिधिक्याड् मिधिक्याड् मिधिक्याड् स्थावर मालमन् ज्याअर्थी, खालिल स्वा इंटेस्ट जॅक्ट, २००२ (५ दिख्री-११००५७ आणि प्राधिकृत अधिकारी आहे अधिकाराजंतर्गत त्यांनी देवसांच्या आत खालीत कर्जदार, हे वर नमूद केले अधिकाराजंतर्गत त्यांनी देवसांच्या आत खालीत कर्जदार, हे वर नमूद केले ज्यामित्र वाले क्र. व्याद्य प्राप्त असलेल्या अ. कर्जदार/साट-कर्ज क्र. जामिनदाराये (कर्जदार/तारणकर्ता) (कर्जदार/तारणकर्ता) (कर्जदार/तारणकर्ता) (कर्ज खाते क्र.: वर३३३०८०००००० ३ १. श्री.माहती शामा (तराणकर्त्या) (कर्ज खाते क्र.: वर३३३०८०००००० ३ १. श्री.माहती शामा (तराणकर्त्या) (कर्ज खाते क्र.: वर३३३०८०००००० ३ १. श्री.चाहती शामा	ठिकाण: मुंबई दिनांक: ३० ऑगस्ट, २०२३ मिक्स मॉद. कार्या: वर्षत लोक, कार्या: ५वा मजला, सॅंट्रम हाजस, विष्य नोंद. कार्या: वर्षत लोक, कार्या: ५वा मजला, सॅंट्रम हाजस, विष्य तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट ( क्षितीकर्ता हे सिक्युरिटाव्होगन अँण्ड कि कॉर्पोरेट कार्यालय: ५वा मजला, सॅंट्रम ठाणी सिक्युरिटी इंटरेस्ट ( क्षितीकर्ता हे सिक्युरिटी इंटरेस्ट ( कार्णोरेट कार्यालय: ५वा मजला, सॅंट्रम ठाणी सिक्युरिटी इंटरेस्ट (एफकोसीनेंट) खाली नमुद तासबेला वितरीत केलेल्या व तक्यात नमुद रक्षम जमा करण्यास सां तित्र कार्ण सिक्युरिटी इंटरेस्ट (एफकोसीनेंट) खाली नमुद तासबेला वितरीत केलेल्या त तक्या कलम १३ चे उपकलम (२) सह आधिकराअंगतंत खाली नमूद केलेल्या ग व्यद्याच्या कलम १३ चे उपकलम (२) सह आधिकराअंगतंत खाली नमूद केलेल्या ग व्यद्याच्या कलम १३ चे उपकलम (२) सह व्यद्याच्या कलम १३ चे उपकलम (२) सह कि.इ.९०,५७०९?ठ (हपये तीन लाख नव्यद हजार पाचशे सत्तर आणि पैसे हा वायन माकळ कार्या नक्षा हर,९२,६२२.६६ (हपये सता लाख चोपत्र हजार तिन्शे वासती महास्तूर २९.०४.२०२३ क.५.९२,६२,६२८.८६ (हपये वाता लाख बासम्हजार सहाशे अड्ढावीस आणि पैसे शहाएँरी फका) 00१) ह.५.९२,६२,६२८.८६ (हपये वाता लाख वासम हजार सहाशे अड्डावीस आणि पैसे रहाएंरी फिक्त)	अावीं एनकॉन लि लिला कं पायनान्स वॅंक शिम्टेड वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. नगरी मागं, कलिना, सांताकुछा (पुर्व), मुंबई-४००९४ट. एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) न्स्ट्रवशन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट अ तास्स बेंक लिमिरेड, नॉदणीकृत कार्यालयः सरंत लोक, व हा ठाऊस, विद्यानगरी मार्ग, कलिना, सांताकुछ (पुर्व), मुंबई रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अ मागणी सूचनेनुसार खालील कर्जदारांना सदर सूचना प्राप्त त ाण्यात आले होते. कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात वेत आं वाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या ाण्यात आले होते. कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात वेत आं वाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या ात्यानत्तेचा तावा खाली नमुद तारखेला प्रेतलेला आहे. स्थावर मालमचेचे तपशील श्री. भगवान दयाराम मोकळ आणि श्री. स्वटनील भगवान मोकळ यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र.१८, २रा मजला, न्यु अनंत कोहोसीलि, प्लॉट फ्रॅट इ.१८, २रा मजला, न्यु अनंत कोहोसीलि, प्लॉट क्र. १. सल्हें क्र.१७९(भाग), मेडेकरवाडी, वालधुनी, गाव कल्याण, तालुका कल्याण, जित्हा ठाणे, कल्याण पश्चिम-४२१३०९, महाराष्ट, क्षेत्रफळ ५०० ची.फु. बिल्टअप क्षेत्र येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. श्री. भारती नामाराय नस्तरप्तू यांच्या नावे असलेले प्लंटि क्र.११, ३रा मजला, सी विंग, ज्या तिरुपती को-ऑपरेटिक् हौसिंग सांसायटी लि., सल्हें क्र.९७, हिस्स क्र.१९०(भाग), गाव शिरागब, बदलापूर पूर्व, तालुका अंबरनाब, जिल्हा ठामे-४२१५०३, महाराष्ट्र, योत्रफळ ४८८ ची.फु. कॉरेटे क्षेत्र येथील मालमतेचे सर्व भाग व खंड. श्री. भारती गामराय नस्तरप्तू यांच्या नावे असलेले प्लंट क्र.१३, हीस्सा क्र.५(भाग), मोहन तुल्सी विंत समोर, हिंदरा ठाणे-४२१५०३, महाराष्ट, क्षेत्रफळ ४८० ची.फु.	मिटेडकारेता सही/- एस. बिश्त पनी सचिव ताबा सूचना अन्वये) ऑफ सिक्युरिटी संत विहार, न्यु ४०००१८ चे न्वये असलेल्या ताखेपासून ६० हे की, खालील नियम ८ अन्वये ताबा दिनांक ताबा प्रकार १६ की, खालील नियम ८ अन्वये ताबा दिनांक ताबा प्रकार १६ ०८.२०२३ सोकेतिक ताबा	(ऊफें श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकिनाका, अंधेरी पुर्व-४०००७२. ?) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. गोहद फिरोझ अश्रफ आलमसह-कर्जदार/सह- अर्जदार खोली क्र.४०४, शिवपुत्र कृपा इमारत, ४६, सेक्टर ४८, पोतदार इंटरनॅशनल शाळेजवळ, नेरूळ- ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.४०४, प्लॉट क्र.५, सेक्टर ३८, नेरूळ- ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.६०२, ६वा मजला, ए विंग, लीला आंगण, यशनगर, बदलापूर गाव रोड, बदलापूर पश्चिम-४२१५०३. दुसरा पत्ता: झोबिया इलेक्ट्रीकल - मालक यांचे मार्फत श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद फ्लॅट क्र.४०४, प्लॉट क्र.५, सेक्टर ३८, नेरूळ-४००७०६. ?) श्री. संतोष केवडा सिंग कर्जदार/अर्जदार २) श्रीमती चंद्रा देवी केवडा सिंग सह-कर्जदार/सह-अर्जदार ए-४०२, सनराईज कोहौसो, सेक्टर १८, एलॉट क्र.५३, कामोठे- ४२१२०९.	<ul> <li>एसएचएलएचएमयुएमबी 000३२१३ अंतर्गत 0९.0६.२0२३ रोजी देय रक्कम रू.१२,६२,०८४/- (रुपये बारा लाख बासष्ट हजार चौऱ्याऐंशी फक्त)</li> <li>मागणी सूचना दिनांक: १३.0६.२0२३ सांकेतिक ताबा दिनांक: २५.०८.२0२३</li> <li>स्सएचएलएचटीएचएनई 0000७७३ अंतर्गत 0९.0६.२0२३ रोजी देय रक्कम रु.१६,१३,१८०/- (रुपये सोळा लाख</li> </ul>	५०(१), ५१( ४८, तसेच कल डाें बि व महानगरपालिके मयदित असले मालमत्तेचे सर्व भाग खंड. फ्लॅट क्र.६०२, क्षेत्र कार्पेट क्षेत्र २९. चौ.मी., विंग ए, मजला, लीलां म्हणून ज्ञात प्रक जमीन सर्व्हे क्र.१ हिस्सा क्र.२, बदलापूर, ताल् अंबरनाथ असले मालमत्तेचे सर्व भाग खंड आणि चतुरि उत्तर: श्री. पिसे यांची जमीन; दक्षि श्री. मुंडे यांची जम पुर्व: मे. चिंताा एन्टरप्रायझेस य जमीन; पश्चि रस्ता. पल्ट क्र.१०३, मजला, क्षेत्रप् ३४.६६ चौ.मी. व क्षेत्र, हिल क्रे अपार्टमेंट म्हणून इमारत, प्लॉट क्र. जमीन सर्व्हे क्र.
मधील खेळाडू खेळाडू मध्म प्राप्तम द्यावर मालमन ज्याअर्था, खालील स्वा इंटेस्ट ॲक्ट, २००२ (५ दिल्ली-१९००५७ आणि प्राधिकृत अधिकारी आहे अधिकाराअंतर्गत त्यांनी दिवसांच्या आत खालीत कर्जत्यार हे वर नम्ट् केले स्वावर्यकित्यांनी सदर काज त्यांना प्राप्त असलेत्या व्यांत्र क्रे वर नम्ट् केले स्वावर्यकर्यानी सिदर काज कर्जत्यार/सह-कर्जत्या कर्ज जामिनदाराचे नाव व १ श्र. श्री. भावता न व्यां (कर्ज द्यांते ग्राटा वर्ज्य खाते क्र.: ०३४३३२०२०००००० ३ श्र. श्री मारुती शालम (तारणकत्यां) (कर्ज खाते क्र.: ०६३३३०८०००००० व्हे इंडे३०५२०००००० व्हे वाले क्र.:	दिमाण: मुंबई     दिमांक: ३० ऑगस्ट, २०२३     देसेकिरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट (' क्षितीकर्ता हे सिक्युरीटावड़ेशन अंण्ड रिक र४/२००२) अंगंतं दुनिटी स्मॉल फाव्य कॉर्योरट कार्यालय: ५वा मजला, सॅट्रम हाक्स, विद्य तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट (' क्षितीकर्ता हे सिक्युरीटावड़ेशन अंण्ड रिक र४/२००२) अंगंतं दुनिटी स्मॉल फाव्य कॉर्योरट कार्यालय: ५वा मजला, संद त्रावानि मुद्र तारखेला वितरीत केलेल्या त तक्यात नमुद रक्षम जमा करण्यास सां त्रावति ममुद्र तारखेला वितरीत केलेल्या त तक्यात नमुद्र उवकलम (२९), ददार/तारणकर्ता/ माणणी सूचन वस्वात ममुद्र द्वार पाचशे साल दाली नमूद केलेल्या - यवान मोकळ र३.९२.२०२२ (क्षये वीत लाख नव्यद हजार पाचशे सत्तर आणि पैसे दहा फक्त) दर.९२.६२२.६६ (रुपये वात लाख चोपन्न हजार तिनशे बालीम आणि पैसे सहायष्ट फी अट्ठायेस आणि पैसे सहायह क्ता तिनशे साल आणि पैसे सरेबाळीस अक्त) दर.९२.६२२.८६६ (रूपये वात लाख चलस हज्वर सहाशे अट्ठायेस आणि पैसे सहार्यड फी) दर.९२.६२२.८६६ (रूपये वात लाख चलस हज्वर सहाशे अट्ठायेस आणि पैसे सारा जीणि पैसे सहार्य मिक अट्ठायेस आणि पैसे सहार्य पित क्ला तिनशे साल आणि	अावीं एनकॉन लि लिला कं पायनान्स वॅंक शिम्टेड वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. नगरी मागं, कलिना, सांताकुछा (पुर्व), मुंबई-४००९४ट. एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) न्स्ट्रवशन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट अ तास्स बेंक लिमिरेड, नॉदणीकृत कार्यालयः सरंत लोक, व हा ठाऊस, विद्यानगरी मार्ग, कलिना, सांताकुछ (पुर्व), मुंबई रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अ मागणी सूचनेनुसार खालील कर्जदारांना सदर सूचना प्राप्त त ाण्यात आले होते. कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात वेत आं वाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या ाण्यात आले होते. कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात वेत आं वाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या ात्यानत्तेचा तावा खाली नमुद तारखेला प्रेतलेला आहे. स्थावर मालमचेचे तपशील श्री. भगवान दयाराम मोकळ आणि श्री. स्वटनील भगवान मोकळ यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र.१८, २रा मजला, न्यु अनंत कोहोसीलि, प्लॉट फ्रॅट इ.१८, २रा मजला, न्यु अनंत कोहोसीलि, प्लॉट क्र. १. सल्हें क्र.१७९(भाग), मेडेकरवाडी, वालधुनी, गाव कल्याण, तालुका कल्याण, जित्हा ठाणे, कल्याण पश्चिम-४२१३०९, महाराष्ट, क्षेत्रफळ ५०० ची.फु. बिल्टअप क्षेत्र येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. श्री. भारती नामाराय नस्तरप्तू यांच्या नावे असलेले प्लंटि क्र.११, ३रा मजला, सी विंग, ज्या तिरुपती को-ऑपरेटिक् हौसिंग सांसायटी लि., सल्हें क्र.९७, हिस्स क्र.१९०(भाग), गाव शिरागब, बदलापूर पूर्व, तालुका अंबरनाब, जिल्हा ठामे-४२१५०३, महाराष्ट्र, योत्रफळ ४८८ ची.फु. कॉरेटे क्षेत्र येथील मालमतेचे सर्व भाग व खंड. श्री. भारती गामराय नस्तरप्तू यांच्या नावे असलेले प्लंट क्र.१३, हीस्सा क्र.५(भाग), मोहन तुल्सी विंत समोर, हिंदरा ठाणे-४२१५०३, महाराष्ट, क्षेत्रफळ ४८० ची.फु.	मिटेडकरिता सही/- एस. बिश्त पनी सचिव ताबा सूरचना अन्वये) ऑफ सिक्युरिटी संत बिहार, न्यु - अ000१८ चे - अ000१८ चे - अ000१८ चे न्ये असलेत्या ताखा दिनांक ताबा प्रकार हे की, खालील नियम ८ अन्वये ताबा दिनांक ताबा प्रकार सांकेतिक ताबा	(ऊर्फे श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकिनाका, अंधेरी पुर्व-४०००७२. ?) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. मोहद फिरोझ अश्रफ आलमसह–कर्जदार/सह– अर्जदार खोली क्र.४०४, शिवपुत्र कृपा इमारत, ४६, सेक्टर ४४, पोतदार इंटरनॅशनल शाळेजवळ, नेरूळ– ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.४०४, प्लॉट क्र.५, सेक्टर ३८, नेरूळ– ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.६०२, ६वा मजला, ए विंग, लीला आंगण, यशनगर, बदलापूर गाव रोड, बदलापूर पश्चिम-४२१५०३. दुसरा पत्ता: झोबिया इलेक्ट्रीकल – मालक यांचे मार्फत श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद फ्लॅट क्र.४०४, प्लॉट क्र.५, सेक्टर ३८, नेरूळ-४००७०६. ?) श्री. संतोष केवडा सिंग कर्जदार/अर्जदार २) श्रीमती चंद्रा देवी केवडा सिंग सह–कर्जदार/सह–अर्जदार ए-४०२, सनराईज कोहौसो, सेक्टर १८, प्लॉट क्र.५३, कामोठे–	<ul> <li>एसएचएलएचएमयुएमबी 000३२१३ अंतर्गत</li> <li>0९.0६.२0२३ रोजी देय रक्कम</li> <li>र.१२,६२,०८४/-</li> <li>(रुपये बारा लाख बासष्ट हजार चौऱ्याऐंशी फक्त)</li> <li>मागणी सूचना दिनांकः १३.०६.२०२३</li> <li>सांकेतिक ताबा दिनांकः २५.०८.२०२३</li> <li>संखेतेत्रिक.</li> <li>एसएचएलएचटीएचएनई 0000७७३ अंतर्गत 0९.०६.२०२३ रोजी देय रक्कम</li> <li>र.१६,१३,१८०/-</li> </ul>	५०(१), ५१( ४८, तसेच कल डाें बि व महानगरपालिके मर्यादेत असले मालमत्तेचे सर्व भाग खंड. फ्लॅट क्र.६०२, क्षेत्र कार्पेट क्षेत्र २९. चौ.मी., विंग ए, मजला, लीलां म्हणून ज्ञात प्रक जमीन सर्व्हे क्र.१ हिस्सा क्र.२, बदलापूर, ताल् अंबरनाथ असले मालमत्तेचे सर्व भाग खंड आणि चतुस् उत्तर: श्री. पिसे यांची जमीन; दक्षि श्री. मुंडे यांची जम् पुर्व: मे. चिंताग एन्टरप्रायझेस य जमीन; पश्चि रस्ता. फ्लॅट क्र.१०३, मजला, क्षेत्रप ३४.६६ चौ.मी. व क्षेत्र, हिल क्रे अपार्टमेंट म्हणून इमारत, प्लॉट क्र. जमीन सर्व्हे क्र
<ul> <li>मिटील</li> <li>खेळाडू</li> <li>खेळाडू</li> <li>मिटी UNITY:</li> <li>कॉर्गे</li> <li>(स्थावर मालमर्ग ज्याअर्थी, खातिल स्वा इंटेस्ट ॲंक्ट, २००२ (५ दिख्री-११००५७ आणि प्रथिकृत अधिकारी आहे अधिकाराअंतर्गत त्यांनी दिवसांच्या आत खालीत कर्जदार हे वर नमूद केले स्वाक्षरीकत्यांनी सदर कार्ज कर्जदार हे वर नमूद केले स्वाक्षरीकत्यांनी सदर कार्ज कर्जदार/तारणकर्ता ?. श्री. स्वातीनी सदर कर्जदार/तारणकर्ता ?. श्री. स्वातील भा (कर्जदार/तारणकर्ता ?. श्रीमती शीतल (कर्जदार/तारणकर्ता) (कर्ज खाते क्र:: ०६३३०८००००००</li> <li>?. श्री. जालती शाम (तारणकर्त्या) (कर्ज खाते क्र:: ०६३३०८००००००</li> <li>?. श्री. जालती शाम (तारणकर्त्या)</li> <li>कर्ज खाते क्र:: ०६३३०८००००००</li> <li>१. श्री. जालती शाम</li> <li>(कर्ज खाते क्र:: ०६३३०८००००००</li> <li>४ ?. श्री. जुलशीराम दे (कर्जदार/तारणकर्ता)</li> </ul>	ठिकाण: मुंबई दिनांक: ३० ऑगस्ट, २०२३ मार्वे, कार्या: बसंत लोक, कार्या: ५वा मजला, सॅट्रम हाऊस, विष्ट नोंद, कार्या: व्रसंत लोक, कार्या: ५वा मजला, सॅट्रम हाऊस, विष्ट तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट ( क्षितिकर्ता हे सिक्युरिटाव्होगन अॅण्ड कि कॉपोरेट कार्यांन्य: ५वा मजला, सॅट्रम ज्यांनी नमुद तारखेला वितरीत केलेल्या व तक्यांत नमुद रक्षम जमा करण्यास सां त्र ताक्यांत मयुर रक्षम जमा करण्या सां त्र तक्यांत नमुद रक्षम अस्थ ठरते असून यद्याच्या कर्क्स २३ चे उपकलम (४) सह अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या ग व्याच्या कक्रमांक तिन्द्र वार पाचये स्वार्याचा क्रमांक त्र १३.१२.२०९२ ) गवान मोकळ (रुपये तीन लाख नलवद हजार पाचये सत्तारा भाषि सैद हा गयान महास्यू (रुपये सता लाख चापन हजार तिनये पाया महास्यू ) तस्ती महास्यूर २१.९२.६२.६२.८२६ (रुपये वारा लाख वासाष्ट फक्त) तिनये सात आणि पैसे सत्तेचाळीस फक) ठि१.९ (रुपरे अपन लाख वासार हजार तन्वये वाती मा आणि पैसे सत्तारा जापि पैसे सत्तेचाळीस फक्त)	आवीं एनकॉन लि लिला कं प्रायनान्स बॅंक लिमिटेड वसंत विहार, न्यु दिल्ली-१९००५७. निपरीमार्ग, कलिना, सांताकुझ (पुवं), पुंबई-४०००१८. एपपोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) न्द्रश्यन ऑफ फिनलियल ॲसेटस् ॲन्ड एपफोर्समेन्ट अ ग्रान्स बंक लिमिटेड, नॉदणीकृत कार्यालयः ससंत लोक, व हाऊस, विद्यानगरी मार्ग, कलिना, सांताकुझ (पुवं), पुंबई रूल्स, २००२ च्या नियम इ सहवाचिता कलम १३(१२) अ मागणी सूचनेनुसार खालील कर्जदर्गाना सदर सूचना प्राप्त कर्जदार व सर्वसामान्य जनतेस थेथे सूचित करण्यात येत आं वाचिता सिब्सुगिरी इंटरेस्ट (एपफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या विचिता सिब्सुगिरी इंटरेस्ट (एफोर्समेन्ट) रूल्स, २०२ च्या वात्यनसेचा ताबा खाली नमुद तारखेला घेतलेला जाहे. श्री भगवान द्वाराम मोकळ आणि श्री. स्वप्टील भगवान मोकळ यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र.१८, २१ मजला, न्यु अनंत कोहौसोलि., प्लॉट क्र.६, सर्व्हे क्र.१७९(भाग), येडेस्वाडी, वालधुनी, गाव कल्याण, तालुका कल्याण, विल्हा ठाणे, कल्याण पर्चिना-४२१३०१, महाराष्ट्र, क्षेत्र अंत शोभाराम तानाजी चौधरी यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र.३०१, ३१ मा पजला, सी विंग, जव तिरुपती को-ऑपरेटिक इं.३९१, ३१ मा जला, सी विंग, जव तिरुपती को-ऑपरेटिक इं.२०३, सा मजला, सी विंग, जव तिरुपती को-ऑपरेटिक क्र.१०३, झा माय, क्षेत्रफळ ४८८ चौ.ए. कॉर्स क्षेत्र येथल मालमत्तेचे सर्व भाग व खंड. श्री. माक्ती शामराव महातसूर यांच्या नावे असलेले पर्ल्ट क्र.१०३, सा हायाष्ट्र, क्षेत्रफळ ४८८ चौ.ए. कॉर्ट क्षेत्र येथल मालमत्तेचे सर्व भाग व खंड. श्री. माक्ती शामराव महातसूर यांच्या नावे असलेले पर्ल्ट क्र.१०३, सी विंग, श्ला मजला, दीप आशिष कोहौसोलि, सर्वं क्र.६३, हिस्सा क्र.५१११११, महायाष्ट्र, क्षेत्रफळ ४८० चौ.इ. कॉर्ट क्षेत्र येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	मिटेडकारेता सही/- एस. बिश्त पनी सचिव ताबा सूरचना अन्वये) मॉफ सिक्युरिटी संत विहार, न्यु -४000१८ चे न्यये असलेल्या ताख पिस्त ६० हे की, खालील नियम ८ अन्वये ताबा दिनांक ताबा प्रकार श्व.०८.२०२३ सांकेतिक ताबा	(ऊफें श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकिनाका, अंधेरी पुर्व-४०००७२. ?) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. गहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. गहनवाझ अश्रफ सर्यद खोली क्र.४०४, शिवपुत्र कृपा इमारत, ४६, सेक्टर ४८, पोतदार इंटरनॅशनल शाळेजवळ, नेरूळ- ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.४०४, प्लॉट क्र.५, सेक्टर ३८, नेरूळ- ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.६०२, ६वा मजला, ए विंग, लीला आंगण, यशनगर, बदलापूर गाव रोड, बदलापूर पश्चिम-४२१५०३. दुसरा पत्ता: झोबिया इलेक्ट्रीकल – मालक यांचे मार्फत श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद फ्लॅट क्र.४०४, प्लॉट क्र.५, सेक्टर ३८, नेरूळ-४००७०६. ?) श्री. संतोष केवडा सिंग कर्जदार/अर्जदार २) श्रीमती चंद्रा देवी केवडा सिंग सह-कर्जदार/सह-अर्जदार ए-४०२, सनराईज कोहौसो, सेक्टर १८, प्लॉट क्र.५३, कामोठे– ४२१२०९. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.१०३, १ला	<ul> <li>एसएचएलएचएमयुएमबी 000३२१३ अंतर्गत</li> <li>0९.0६.२0२३ रोजी देय रक्कम</li> <li>र.१२,६२,०८४/-</li> <li>(रुपये बारा लाख बासष्ट हजार चौऱ्याऐंशी फक्त)</li> <li>मागणी सूचना दिनांक: १३.०६.२०२३ सांकेतिक ताबा दिनांक: २५.०८.२०२३</li> <li>सांकेतिक ताबा दिनांक: २५.०८.२०२३</li> <li>एसएचएलएचटीएचएनई 0000७७३ अंतर्गत ०९.०६.२०२३ रोजी देय रक्कम इ.१६,९३,१८०/- (रुपये सोळा लाख तेरा हजार एकशे ऐंशी फक्त)</li> </ul>	५०(१), ५१( ४८, तसेच कल डाें बि व महानगरपालिके मयदित असले मालमत्तेचे सर्व भाग खंड. फ्लॅट क्र.६०२, क्षेत्र कार्पेट क्षेत्र २९. चौ.मी., विंग ए, मजला, लीलां म्हणून ज्ञात प्रक जमीन सर्व्हे क्र.१ हिस्सा क्र.२, बदलापूर, ताल् अंबरनाथ असले मालमत्तेचे सर्व भाग खंड आणि चतुरि उत्तर: श्री. पिसे यांची जमीन; दक्षि श्री. मुंडे यांची जम पुर्व: मे. चिंताा एन्टरप्रायझेस य जमीन; पश्चि रस्ता. प्रलॅट क्र.१०३, मजला, क्षेत्रप ३४.६६ चौ.मी. व क्षेत्र, हिल क्रे अपार्टमेंट म्हणून इमारत, प्लॉट क्र. जमीन सर्व्हे क्र हिस्सा क्र.१७५, ममदापूर, ताल्
मधील खेळाडू खेळाडू मधे UNITY वॉपॉ (स्थावर मालमत् ज्याअर्थी, खालील स्वा इंटेस्ट ॲस्ट, प्रवर, पर, प्रव ज्याअर्थी, खालील स्वा इंटेस्ट ॲस्ट, प्रवर, पर, प्रव ज्याअर्थी, खालील स्वा इंटेस्ट ऑस्ट, खालेत स्वा इंटेस्ट ऑस्ट, खालेत स्वा विवसांच्या आत खालीत कर्जवार हे वर नम्ट्र केले स्वायते प्रदाने ति स्व कर्जवार ने वर नम्ट्र केय जामिनदारावे ना व व श्र. श्र. श्र. स्व जामिनदारावे ना व श्र. श्री. भगवान दया (कर्जवार/तारणकर्ता) (कर्ज खाते क्र.: ०२७३३०२०००००० २ १. श्री. गोपालम (तारणकर्त्या) (कर्ज खाते क्र.: ०२३३३०८०००००० ३ १. श्री. माहती शाम (तारणकर्त्या) (कर्ज खाते क्र.: ०६३३०५१०००००० (कर्ज खाते क्र.: ०६३३०५१०००००० (कर्ज खाते क्र.:	दिमाण: मुंबई     दिमांक: ३० ऑगस्ट, २०२३     देसेकारेता) (सिवयुरिटी इंटरेस्ट (' क्षिरीकर्ता हे सिक्युरीटावझेशन अंण्ड किसरे/२००१) अंगंत दुनिटी स्मॉल फाव- कॉर्योरट कार्यालय: ५वा मउला, सेंट्रम हालम भाव- कॉर्योरट कार्यालय: ५वा मउला, सेंट्रम हालमिंन्ट) खाली ममुद तारखेला वितरीत केलेल्या न तक्यात नमुद रक्षम जमा करण्यास सां खाली नमूद तारखेला वितरीत केलेल्या विवर्तात नमुद रक्षम जमा करण्यास सां खाली नमूद तारखेला वितरीत केलेल्या न तक्यात नमुद रक्षम जमा करण्यास सां दितांक व धकवाकी तम्द्र वे उपकल्म (४) सह व्यात्वाम मोकळ २३.१२.२०२२     दिमांक व्य धकवाकी तिराम मेकळ २३.१२.२०२२     दिमांक व्य धकवाकी तिराम मोकळ त्रवार तमुद केलेल्या न प्वावा मोकळ १३.१२.२०२२     दिमांक व धकत्याकी तिरास माक्त अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या ग काक्य खाते क्रम्द वार पाचश्चे सत्तर आणि पेते दहा एकक) त्रावा मोकळ हि.१२.९२२३. इ.१२.९२२३ (र् २५७.२२.२२३) त्रवा मोकळ हितर तिनये वार्वास आणि पेते दहा प्रेक्त सारा लाख चोपत्र हजार तिनये वार्वास आणि पेते रहा प्रेक्त भारा चौधरी रहा एकक) त्रावा महासट्र एकक) त्रावा महासट्र (र् २४ सेतर लाख चोरात्त महासट एकक) त्राव महासट्र (र २५.९२.३२२.६६२८.८६ (र् १४ वे तारा लाख वार्वास आणि पेते शहा एक्ये वारा लाख प्रेत्न सिरा लाख वार्वास आणि पेते शहाएयेंग्र फक) (र् राये गाल लाख एक्याण्याव हजार तिनये वार्वास वार्णि से सहाय एकक) (र् राये ती सारा आणि पेते सरा आणि पेते सरा आणि पेते सरा आणि पेते सरा लाख वार्वास हजार तिनये वार्वास जार्णि क्रक्त रहर.९२२.३२.९२२.७२२३ र र २९२३ र र र र र र र र र र र र र र र र र र र	आवीं एनकॉन लि लिला कं पायनान्स वॅंक शिमिटेड वसंत विहार, न्यु दिल्ली-११२००५७. नगरा मार्ग, कलिना, सांताक्रुझ (पुर्व), युंबई-४००९४ट. एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) नरदूबशन ऑफ फिनाऱ्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट अ तास्स बेंक लिमिरेड, नॉदणीकृत कार्यालयः संसत तोक, व हा ऊस, विद्यानगरी मार्ग, कलिना, सांताक्रुझ (पुर्व), युंबई रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अ मागणी सूचनेनुसार खालील कर्जरारांना सदर सूचना प्राप्त त ाण्यात आले होते. कर्जदा व सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात वेत आं वाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या ात्यमत्तेचा ताबा खाली नमुद तारखेला प्रेतलेला आहे. स्थावर मालमचेचे तपशील श्री. भगवान दवाराम मोकळ आणि श्री. स्वन्तिन भगवान मोकळ यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र.१८, राा मजला, न्यु अनंत कोहीसोलि., प्लॉट क्र.१, सल्हें क्र.१७९(भाग), मेडेकरवाडी, वालधुनी, गाव कल्याण, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, कल्याण पश्चिम-४२१३०१, महाराष्ट, क्षेत्रफळ ५०० ची.फु. बिल्टअप क्षेत्र येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. श्री. गात्वात्र ग्रामराव महात्यूर यांच्या नावे असलेले पर्न्ट क्र.३९, श्रम मजला, सी विंग, ज्य तिरुपती को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोमायटी लि., प्ल्तेंट्र अ.९७, सिस्म क्र.३/२०(भाग), गेव-हिरापा, बदलापूर पुर्व, तालुका अंवरनाथ, जिल्हा ठाये-१२१५७३, महाराष्ट्र, योज्वफ अंवरगेथ, त्रिंग तोमायव, बदलापूर पुर्व, तालुका अंवरनाथ, जिल्हा ठाये-१२१५७३, महाराष्ट्र, योज्यफ अंवरनी विंहर क्र.३९, हीस्सा क्र.५(भाग), मोहत तुल्सी विंहा समोर, हेरेप्राडा, गाव कुळ्याब, बदलापूर पुर्व, तालुका अंवरनाथ, कार्पेट क्षेत्र येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. श्री. तुल्हरायी-शर५५७३, महाराष्ट्र, केम्प्र क्षेत्र अंतरनथ, कार्पेट क्षेत्र येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	मिटेडकारता सही/- एस. बिश्त पनी सचिव ताबा सूचना अन्वये) ऑफ सिक्युरिटी संत बिहार, न्यु 	(ऊफें श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकिनाका, अंधेरी पुर्व-४०००७२. ?) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. गोहद फिरोझ अश्रफ आलमसह-कर्जदार/सह- अर्जदार खोली क्र.४०४, शिवपुत्र कृपा इमारत, ४६, सेक्टर ४८, पोतदार इंटरनॅशनल शाळेजवळ, नेरूळ- ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.४०४, प्लॉट क्र.५, सेक्टर ३८, नेरूळ- ४००७७६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.६०२, ६वा मजला, ए विंग, लीला आंगण, यशनगर, बदलापूर गाव रोड, बदलापूर पश्चिम-४२१५०३. दुसरा पत्ता: झोबिया इलेक्ट्रीकल - मालक यांचे मार्फत श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद फ्लॅट क्र.४०४, प्लॉट क्र.५, सेक्टर ३८, नेरूळ-४००७०६. ?) श्री. संतोष केवडा सिंग कर्जदार/अर्जदार २) श्रीमती चंद्रा देवी केवडा सिंग सह-कर्जदार/सह-अर्जदार ए-४०२, सनराईज कोहौसो, सेक्टर १८, प्लॉट क्र.९३, १ला मजला, हिल क्रेस्ट अपार्टमेंट,	<ul> <li>एसएचएलएचएमयुएमबी 000३२१३ अंतर्गत</li> <li>0९.0६.२0२३ रोजी देय रक्कम</li> <li>र.१२,६२,०८४/-</li> <li>(रुपये बारा लाख बासष्ट हजार चौऱ्याऐंशी फक्त)</li> <li>मागणी सूचना दिनांक: १३.०६.२०२३ सांकेतिक ताबा दिनांक: २५.०८.२०२३</li> <li>सांकेतिक ताबा दिनांक: २५.०८.२०२३</li> <li>एसएचएलएचटीएचएनई 0000७७३ अंतर्गत ०९.०६.२०२३ रोजी देय रक्कम इ.१६,९३,१८०/- (रुपये सोळा लाख तेरा हजार एकशे ऐंशी फक्त)</li> </ul>	५०(१), ५१(१ ४८, तसेच कल् डाें बि व द महानगरपालिके मर्यादेत असले मालमत्तेचे सर्व भाग खंड. फ्लॅट क्र.६०२, क्षेत्र कार्पेट क्षेत्र २९. चौ.मी., विंग ए, मजला, लीलां म्हणून ज्ञात प्रकः जमीन सर्व्हे क्र.१ हिस्सा क्र.२, व बदलापूर, तालु अंबरनाथ असले मालमत्तेचे सर्व भाग खंड आणि चतुस् उत्तर: श्री. पिसे यांची जमीन; दक्षि श्री. मुंडे यांची जम् पुर्व: मे. चिंताग एन्टरप्रायझेस य जमीन; पश्चि रस्ता. फ्लॅट क्र.१०३, इ मजला, क्षेत्रप ३४.६६ चौ.मी. क क्षेत्र, हिल क्रे अपार्टमेंट म्हणून इमारत, प्लॉट क्र. जमीन सर्व्हे क्र. हिस्सा क्र.१७५, ममदापूर, तालु कर्जत, जिल्हा विभाग रायगड अ
मधील खेळाडू खेळाडू मधेकराडू मधेकराडू स्थावर मालमन् ज्याअर्था, खालील स्वा इंटेस्ट ॲक्ट, २००२ (५ दिस्री-११००५७ आणि प्रधिकृत अधिकारी आहे अधिकाराअंतर्गत त्यांनी दिवसांच्या आत खालील कर्जदार हे वर नम्ट् केले स्वाक्षेक्रत्यांनी सदर का व्याप्र उस नम्ट् केले स्वाक्षेक्रत्यांनी सदर का व्याप्र उस नम्ट् केले स्वाक्षेक्रत्यांनी सदर कर्जदार हे वर नम्ट् कर्जदार त्याप्ल (कर्जदार त्याप्ल कर्ज खाते क्र.: व्रिड्येडर्ड वाले क्र.:	दिनाणः मुंबई     दिनांकः ३० ऑगस्ट, २०२३     देवेति केलिया     दांदः कार्याः वर्षतं लोक, . कार्याः ५वा मजला, सॅट्रम हाऊस, विद्य     तेकरिता) (सिवयुरिटी इंटरेस्ट ( कार्यारट कार्यालयः ५वा मजला, सॅट्रम हाजस, विद्य     तेकरिता) (सिवयुरिटी इंटरेस्ट ( कार्यारट कार्यालयः ५वा मजला, सॅट्रम     द्वाती नमुद् ताखेला वितरीत केलित्या     तवन्या तनमुद रक्षम जमा करण्यास सां     वालतेना दुत्तार खाली नमूद केलेल्या     तवन्या तनमुद रक्षम जमा करण्यास सां     दात्वकम भएण्यास असमर्थ ठरले असून     यद्याच्या करना १३ चे उपकरतम (४) सद आव कर्जाखो कमांक     दिवार्ग व वर्षकर्याकी     तासम मेकळ     तर्भ देवारा नमुद केलेल्या म दवार्य नायु ताखेला वितरीत केलित्या     तवन्या तनमुद रक्षम जमा करण्यास सां     दिवार्ग व वर्षकरादाकी     तामणणी सुचना     वकर्जवाको कमांक     दरे.१२.२०२२     र.३.१२.२०२२३     र.३.१९.५७९.३३०७.४०     रिपये सता लाख     वासे हजार तिवये     वासे आणि पैसे     राहार्य्यो स्वारा जिये     वासि आणि पैसे     राहार्य्यो रुक्ता     रफ्तः)     र.९.२९.३०७.४०     र.५.९१.३०७.४०     रिपये वाता लाख     वासे हजार तावये     वासे हजार तावये     वासे महासार एका)     तासम हासार     र.५.९१.३०७.४०     र.५.९१.३०७.४०     र.५.९१.३०७.४०     रित्ये तात लाख     वासे हजार तावये     वासे वारा लाख     वासे हजार तावये     वासे सहारा     रफ्तः)     र.५.९१.३०७.४०     र.५.९१.३०७.४०     र.५.९१.३०७.४०     र.५.९१.३०४.४७     र.५.९२.३०४.४०     र.५.९२.३०४.४०     र.५.९२.३२२     र.९.२९.३०८.३४     र.५.२९२.३०४.३४     र.५.९२.३२२.३४     र.५.२९२.३२३     र.९.२९.२२२३     र.९.२९२.३२३     र.९.२९२.२२३     र.९.२९२.३२३     र.९.२९२.२२३     र.९.२९२.३२४     र.४.२९२२३     र.४.२९२२३     र.४.२९२२३     र.४.२९२२३     र.४.२९२२३     र.४.२९२२३     र.४.२९२२३     र.४.२९२२३२३     र.४.२९२२३२३     र.४.२९२२३२३     र.४.२९२२३२३     र.४.२९२२३२३     र.४.२९२२२३४     र.४.४३४२४२२३४२     र.४.४३४२४२२३४४	आवीं एनकॉन लि लिला कं पायनान्स वॅंक लिमिटेड वसंत विहार, न्यु दिल्ली-११२००५७. लगरी मार्ग, कलिना. सांताकुझ (पुर्व), मुंबई न्दरृवशन ऑफ फिनाञिथल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट अ तास बंक लिमिटेड, नॉदणीकृत कार्यालय: स्वर्णका किंगे. कल्ला, २००२ च्या नियम ८(१) न्दरृवशन ऑफ फिनाञिथल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट अ तास बंक लिमिटेड, नॉदणीकृत कार्यालय: स्वर्णका किंगे. कल्ला, सांताकुझ (पुर्व), मुंबई रूल्स, २००२ च्या नियम असवाचिता कलम १३(१२) अ मागणी सूचनेनुसार खालील कर्जदारांना सदर सूचना प्राप्त त एययात आले होते. कर्जदा व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आं वाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या तपाल सेत्रा तावा खाली नमुद तारखेला प्रेतलेना आहे. स्थावर मालमत्तेचे तपरगील श्री. मगवान दवाराम मोकळ आणि श्री. स्वप्नील मगवान मोकळ यांच्या नावे असलेते फ्लॅट क्र.१८, राग जजता, न्यु अनंत कोहीसोलि, प्लॉट क्र.१, सल्हें क्र.१७(भाग), येक्तवाडी, वालधुनी, गाव कल्याण, तिलुका कल्याण, जिल्हा ठाणे, कल्याण पश्चिम-४२१३०१, महाराष्ट्र क्षेत्रकळ ५०० ची.फु. बिल्टअप क्षेत्र येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. श्री. मागवती ज्ञामराव महारमुर यांच्या नावे असलेते फर्टट क्र.१०, ३रा मजला, सी विंग, ज्य तिरुपती को-ऑपरेटिक् हॉसिंग सांसायटी ति., स्लई क्र.१७, हिस्सा क्र.१९(भाग), गाव शिरगाव, बदलापुर पुर्व, तालुका अंक्तराथ, त्रिंग सांसायटी ति., स्लई क्र.१७, हिस्सा क्र.१९(भाग), गाव शिरगाव, बदलापुर पुर्व, तालुका अंक्तराथ, श्री. मातनी शामराव महारमुर यांच्या नावे असलेते फर्टट क्र.१०,३, बी विंग, १९ता मजला, तीप आशिष कोहीसोलि., सर्वेंंक्र.६३, हिस्सा क्र.५(भाग), मोक्न तुल्सी बिहार समगे, इंरेंगड, गाव, बदलापुर पुर्व, तालुका अंक्यताथ, जिल्हा ठाणे-४२१५०३, महाराष्ट्र सेत्रक्य ध्रेश्र श्रेत्र वे येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. श्री. बात्वी शामस्तव महारमुर यांच्या नावे असलेते फर्त कार्येट क्षेत्र येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	मिटेडकारता सही/- एस. बिश्त पनी सचिव ताबा सूरचना अन्वये) ऑफ सिक्युरिटी संत विहार, न्यु - ४०००१८ वे न्यये असलेल्या तारखेपासून ६० हे की, खालील नियम ८ अन्वये ताबा दिनांक ताबा प्रकार १४.०८.२०२३ संक्रितिक ताबा	(ऊफें श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकिनाका, अंधेरी पुर्व-४०००७२. ?) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. गोहद फिरोझ अश्रफ आलमसह–कर्जदार/सह– अर्जदार खोली क्र.४०४, शिवपुत्र कृपा इमारत, ४६, सेक्टर ४४, पोतदार इंटरनॅशनल शाळेजवळ, नेरूळ– ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.४०४, प्लॉट क्र.५, सेक्टर ३८, नेरूळ– ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.६०२, ६वा मजला, ए विंग, लीला आंगण, यशनगर, बदलापूर गाव रोड, बदलापूर पश्चिम-४२१५०३. दुसरा पत्ता: झोबिया इलेक्ट्रीकल – मालक यांचे मार्फत श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद फ्लॅट क्र.४०४, प्लॉट क्र.५, सेक्टर ३८, नेरूळ-४००७०६. ?) श्री. संतोष केवडा सिंग कर्जदार/अर्जदार २) श्रीमती चंद्रा देवी केवडा सिंग सह–कर्जदार/सह–अर्जदार ए-४०२, सनराईज कोहौसो, सेक्टर १८, प्लॉट क्र.९३, श्ला मजला, हिल क्रेस्ट अपार्टमेंट, प्लॉट क्र.२२, ममदापूर, कर्जत–	<ul> <li>एसएचएलएचएमयुएमबी 000३२१३ अंतर्गत</li> <li>0९.0६.२0२३ रोजी देय रक्कम रु.१२,६२,०८४/- (रुपये बारा लाख बासष्ट हजार चौऱ्याऐंशी फक्त)</li> <li>मागणी सूचना दिनांक: १३.0६.२0२३</li> <li>सांकेतिक ताबा दिनांक: २५.०८.२०२३</li> <li>संकेतिक ताबा दिनांक: २५.०८.२०२३</li> <li>एसएचएलएचटीएचएनई 0000७७३ अंतर्गत 0९.०६.२०२३ रोजी देय रक्कम रु.१६,९३,१८०/- (रुपये सोळा लाख तेरा हजार एकशे ऐंशी फक्त)</li> <li>मागणी सूचना दिनांक:</li> </ul>	५०(१), ५१(१ ४८, तसेच कल् डाें बि व त महानगरपालिके मर्यादेत असले मालमत्तेचे सर्व भाग खंड. फ्लॅट क्र.६०२, क्षेत्र कार्पेट क्षेत्र २९. चौ.मी., विंग ए, मजला, लीलां म्हणून ज्ञात प्रका जमीन सर्व्हे क्र.१ हिस्सा क्र.२, प बदलापूर, तालु अंबरनाथ असले मालमत्तेचे सर्व भाग खंड आणि चतुस् उत्तर: श्री. पिसे यांची जमीन; दक्षि श्री. मुंडे यांची जम पुर्व: मे. चिंताग एन्टरप्रायझेस या जमीन; पश्चि रस्ता. फ्लॅट क्र.१०३, प् मजला, क्षेत्रप ३४.६६ चौ.मी. क क्षेत्र, हिल क्रे अपार्टमेंट म्हणून इमारत, प्लॉट क्र. जमीन सर्व्हे क्र. हिस्सा क्र.१७५, ममदापूर, तालु कर्जत, जिल्हा विभाग रायगड अ उपनिबंधक कर्जत
<ul> <li>मिली</li> <li>खेळाडू</li> <li>खेळाडू</li> <li>स्थावर मालमनं ज्याअर्थी, खालील स्वा इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५ दिस्री-११००५७ आणि प्रथिकृत अधिकारी आहे अधिकाराअंतर्गत त्यांनी दिवसांच्या आत खालील कर्जदार, हेवर नम्ट्र केले स्वावरीकत्यांनी सदर का त्यांना प्राप्त असलेल्या</li> <li>कर्जदार/सह-कर्जदार/ताल्प (कर्जदार/ताल्पकर्ता २. श्री. स्वाचनि स्म (सह-कर्जदार/ताल्प (कर्जदार/ताल्पकर्ता) (कर्ज खाते क्र.: ०६३३०८२००००००</li> <li>१. श्री. माम्तती शाम (ताल्पकत्यां) (कर्ज खाते क्र.: ०६३३०८००००००</li> <li>१. श्री. ताल्पकर्ता (कर्ज खाते क्र.: ०६३३०८००००००</li> <li>१. श्री. तुल्एगीराम दे (कर्ज खाते क्र.: ०६३३०५१००००००</li> <li>४ १. श्री. तुल्प्राराम दे (कर्ज खाते क्र.: ०६३३०५१००००००</li> </ul>	दिमाण: मुंबई     दिमांक: ३० ऑगस्ट, २०२३     पुनिटी स्मॉल     मॉर्च, कार्या: बर्सत लोक, , कार्या: ५वा मजला, सॅट्रम हाऊस, विष्ट     नांद, कार्या: बरसंत लोक, , कार्या: ५वा मजला, सॅट्रम हाऊस, विष्ट     तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट (' क्षितीकर्ता हे सिक्युरीटावझेशन अॅण्ड कि कार्यारेट कार्यालय: ५वा मजला, सॅट्रम हाऊस, विष्ट     तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट (' क्षितीकर्ता हे सिक्युरीटावझेशन अॅण्ड कि कार्यारेट कार्यालय: ५वा मजला, सॅट्रम हाअस, विष्ट     तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट (' क्षितीकर्ता हे सिक्युरीटावझेशन अॅण्ड कि कार्यारेट कार्यालय: ५वा मजला, सॅट्रम जाण सिक्युरीरी इंटरेस्ट (प्रफोर्सोन्ट)     खाली नमुद तारखेला वितरीत केलेल्या कार्यात्वाच्या कलम १३ चे उपकलम (४२) सह विदार/ताराणकर्ता/ मागणी सुखवा वत्वाचाक समा १३ चे उपकलम (४२) सह अधिकराराजंतर्गत खाली नमूद केलेल्या ' प्रावाच कलम १३ चे उपकलम (४२) सह व्यदाच्याच्या कलम १३ चे उपकलम (४२) सह व्यदाचाच्या कलम १३ चे उपकलम (४२) सह विदार/ताराणकर्ता/ मागणी सुखवा वत्वाक खातेक्रमांक हिन्दे वितरीत लाख नव्वद हजार पाचशे सत्ता साचीकळ वितरी लाख प्रेत्नरे २३.९२.२२२३ (रुपये वेता लाख चोपन्न हजार तिनशे वावसि आणि पैसे खाराय महारत्य ) ताराम चौधरी (रुपये वारा लाख चोपन्न हजार सहाशे अष्ठावी महारत्य ) तारात महारत्य ) तारात महारत्य ) तारात वाहारत्य ) तारात महारत्य कर.१२,६२,६२८.२२३ (रुपये वारा लाख वासम्ह हजार सहाशे अष्ठावी साआणि पैसे शहाएँपी फका) कराव हाळस (साले अत्वायी एक्शेगतीस हजार (स्वरे यो च लाख एकोणतीस हजार (स्वरे यो न लाख एकोणतीस हजार (स्वरे यो न लाख एकोणतीस हजार (स्वरे यो लालयाय (स्वरेय) अत्व्र्यार्य से प्रेत्स ताला (स्वरेय) स्व्र्यार्य से ल्या (स्वरेय) न्य्राया (स्वेरा लाय्र) (४२१) फाले से एकतीस प्रतार (स्तेरा अंत्र)	आवीं एनकॉन लि लिला कं पायनान्स वॅंक लिमिटेड वसंत विहार, न्यु दिल्ली-१२००५७. लगरी मार्ग, कलिना. सांताकुझ (पुर्व), गुंबई-४००९४८. एमफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) लर्द्रशग ऑफ फिनास्थियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट अ प्रान्स बेंक लिमिटेड, नॉदणीकृत कार्यालय: ससंत लोक, व हाऊस, विद्यानगरी मार्ग, कलिना. सांताकुझ (पुर्व), मुंबई रूल्स, २००२ च्या नियम अस्वाचिता कलम १३(१२) अ मागणी सूचनेनुसार खालील कर्जदारांगा सदर सूचना प्राप्त त एयात आले होते. कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आं वाचिता सिक्युरिटी इंटोस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या तापतात्ते वाला चाली नमुद तारखेला पेतलेला आहे. स्थावर मालमचेचे तपशील श्री. सगवान दयाराम मोकळ आणि श्री. स्वप्नील भगवान मोकळ यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र. २८, २रा मजला, न्यु अतंत कोहौसोलि., प्लॉट क्र. ६, सल्हें क्र.७९९१माग), मेंकेसवाडी, वालधुनी, गाव कत्याण, तालुका कल्यण, जिल्हा ठाणे, कल्याण परिचम-४२१३०१, महागष्ट, क्षेत्रफळ ५०० ची. फु. विल्टअप क्षेत्र येथील मालमत्तेच सर्व भाग व खंड. श्री. साफ्ता माताजी चौधरी यांच्या नावे असलेले पर्लट क्र.३०१, ३रा मजला, सी विंग, ज्य तिरुपति क्र.३७९१माग), गाव यिरगत्व, बहलापूर पुर्व, तालुका अंसनाथ, जिल्हा ठाणे-४२१५०३, महाराष्ट्र, सेत्रफर्य क्रेय-३७२/३०१माग, गाव किंग, एला मजला, रीय आशिष कोहौसोलि., सल्हें क्र.६३, हिस्सा क्र.५१९१म, जातुका अंसनाथ, विल्हा ठाणे-४२१५०३, महाराष्ट्र, सेत्रफर्य केन येथील पालमतेचे सर्व भाग व खंड. श्री. मारती शामराव महातरू यांच्या नावे असलेले पर्ल्ट क्र.३०१, हास्याक्र, ध्रेतफळ ४८८ ची.फु. कार्पेट क्षेत येथील पालमतेचे सर्व भाग व खंड. श्री. मारती शामराव महातरू यांच्या नावे असलेले पर्लट क्र.३०१, हास्याक्र, हास्याक्र, संत्रक्त क्र.९७, हिसा क्र.१८० भाग, तिल्हा ठाणे-४२१५०३, महाराष्ट्र, सेत्रफळ ४८० ची.फु. कार्पेट क्षेत्र येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	मिटेडकरिता सही/- एस. बिश्त पनी सचिव ताबा सूरचना अन्वये) ऑफ सिक्युरिटी संत बिरा, न्यु 	(ऊफें श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकिनाका, अंधेरी पुर्व-४०००७२. ?) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. गोहद फिरोझ अश्रफ आलमसह–कर्जदार/सह– अर्जदार खोली क्र.४०४, शिवपुत्र कृपा इमारत, ४६, सेक्टर ४४, पोतदार इंटरनॅशनल शाळेजवळ, नेरूळ– ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.४०४, प्लॉट क्र.५, सेक्टर ३८, नेरूळ– ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.६०२, ६वा मजला, ए विंग, लीला आंगण, यशनगर, बदलापूर गाव रोड, बदलापूर पश्चिम-४२१५०३. दुसरा पत्ता: झोबिया इलेक्ट्रीकल – मालक यांचे मार्फत श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद फ्लॅट क्र.४०४, प्लॉट क्र.५, सेक्टर ३८, नेरूळ-४००७०६. ?) श्री. संतोष केवडा सिंग कर्जदार/अर्जदार २) श्रीमती चंद्रा देवी केवडा सिंग सह–कर्जदार/सह–अर्जदार ए-४०२, सनराईज कोहौसो, सेक्टर १८, प्लॉट क्र.९३, श्ला मजला, हिल क्रेस्ट अपार्टमेंट, प्लॉट क्र.२२, ममदापूर, कर्जत–	<ul> <li>एसएचएलएचएमयुएमबी 000३२१३ अंतर्गत</li> <li>0९.0६.२0२३ रोजी देय रक्कम</li> <li>र.१२,६२,०८४/-</li> <li>(रुपये बारा लाख बासष्ट हजार चौऱ्याऐंशी फक्त)</li> <li>मागणी सूचना दिनांक: १३.0६.२0२३</li> <li>सांकेतिक ताबा दिनांक: २५.०८.२0२३</li> <li>सांकेतिक ताबा दिनांक: २५.०८.२0२३</li> <li>एसएचएलएचटीएचएनई 0000७७३ अंतर्गत 0९.0६.२0२३ रोजी देय रक्कम</li> <li>र.१६,१३,१८०/- (रुपये सोळा लाख तेरा हजार एकशे ऐंशी फक्त)</li> <li>मागणी सूचना दिनांक: १३.0६.२0२३</li> <li>सांकेतिक ताबा दिनांक:</li> </ul>	५०(१), ५१(१         ४८, तसेच कल्द         डा` बि व द         महानगरपालिके         मयदित असलेग         मयदित असलेग         मलमत्तेचे सर्व भाग         खंड.         फ्लॅटक्र.६०२, क्षेत्र         कार्पेट क्षेत्र २९.         चौ.मी., विंग ए,         मजला, लीलां         म्हणून ज्ञात प्रका         जमीन सर्व्हे क्र.१         हिस्सा क्र.२, ग         बदलापूर, ताल्         अंबरनाथ असलेग         मालमत्तेचे सर्व भाग         खंड आणि चतुसि         उत्तर: श्री. पिसे         यांची जमीन; दक्षि         श्री. मुंडे यांची जम         पुर्व: मे. चिंताग         एनटरप्रायझेस या         जमीन; पश्चि         यांची जमीन; दक्षि         श्री. मुंडे यांची जम         पुर्व: मे. चिंताग         एनटरप्रायझेस या         जमीन; पश्चि         प्रवि: क्र.१०३, १         मजला, क्षेत्र         श्रि, हिल क्रे         अपार्टमेंट म्हणून इ         इमारत, प्लॉर्ग, हिल         अपार्टमेंट म्हणून इ         इमारत, एलॉर क्र. जि         अपार्टमेंट म्हणून इ         इमारत, एलॉर क्र. ताल्         अपार्टमेंट म्हण्      इनारा
<ul> <li>मिली</li> <li>खेळाडू</li> <li>खेळाडू</li> <li>स्थावर मालमन ज्याअर्थी, खालील स्वा इंटरेस्ट ॲस्ट, २००२ (५ दिल्ली-१९००५७ आणि प्रधिकृत अधिकारी आहे अधिकाराअंतर्गत त्यांनी दिवसांच्या आत खालीत कर्जवार हे बर नम्ट् केले स्वासरीकत्यांनी सदर काज त्यांना प्राप्त असलेत्या</li> <li>कर्जवार/सह-कर्ज जामिनदारावे नाव व १. श्री. भावान त्यांनी दिवसांच्या आत खालीत कर्जवार/सह-कर्जदा/तारणकर्ता २. श्री. भावान त्या (कर्जवार/तारणकर्ता २. शीमती शोमारम ता (कर्जवार/तारणकर्ता २. शीमती शामारम (तारणकर्त्या) (कर्ज खाते क्र.: ०६३३३०८०००००० ३ १. शी. तुलग्रीताम दे (कर्ज वाते क्र.: ०६३३०८०००००० दिशेषत: कर्जदार/तारणकर्ता २. झी. तुलग्रीताम दे (कर्ज खाते क्र.: ०६३३०५१००००००</li> <li>४ १. झी. तुलग्रीताम दे (कर्ज खाते क्र.: ०६३३२०५१००००००</li> <li>विशेषत: कर्जदार व सर्व-</li> </ul>	उिकाण: मुंबई     दिनांक: ३० ऑगस्ट, २०२३     पुनिटी स्मॉल्     ग्वंद. कार्या: बर्सत लोक, . कार्या: ५वा मजला, सॅट्रम हाऊस, विद्य     गवंद. कार्या: बर्सत लोक, . कार्या: ५वा मजला, सॅट्रम हाऊस, विद्य     तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट (' क्षितीकर्ता हे सिक्युरीटावझेशन अॅण्ड कि     तिकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट (' क्षितीकर्ता हे सिक्युरीटावझेशन अॅण्ड कि     तकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट (' क्षितीकर्ता हे सिक्युरीटावझेशन अॅण्ड कि     तकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट (' क्षितीकर्ता हे सिक्युरीटावझेशन अंण्ड कि     तकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट (' क्षितीकर्ता हे सिक्युरीटावझेशन अंण्ड कि     तकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट (' क्षितीकर्ता हे सिक्युरीटावझेशन अंण्ड कि     तकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट (' क्षितीकर्ता ने दिनटे करेल्वा का     तकरवात नमुद रक्षम जमा करण्यास सां     ततकरवात नमुद रक्षम जमा करण्यास सां     ततकरवात नमुद रक्षम जमा करण्यास सां     ततकरवात नमुद रकालेल्वा '     वतरवात नमुद रका वाली नमूद केलेल्वा '     वरवाया कलम १३ चे उपकरल (', २२,२०२२)     ह. १२,२०२२ कर हे, '     रवाया मोकळ '     र३. ९२. २०२२ (')     रइ. ९२. २०२२ कर '     रवाया मोकळ '     रइ. ९२. २०२२ कर '     रायाम मोकळ '     र. ९२. २०२२ कर '     रायाम मोकळ '     र. ९२. २०२२ कर '     र. ९२. २०२२ कर '     रतावा महाळ '     रतात वालाव चोपल हजार तिनये वाती सारा लाख वासह हजार सहाश अद्यारि आणि पैसे शहाएँणी फक्त)     र. ९२. २०२२ कर '     र. ९२. २०२२ कर '     र. ९२. २०२२ कर '     र. रब रे रा लाख '     रत्या मार लाख '     रत्या कारा '     रत्या मार लाख '     रत्या लाख '     रत्या कार '     रत्या कार्या '     रत्या सहाश '     रत्या लाख '     रत्या मार लाख '     रत्या मार लाख '     रत्या मार लाख '     रत्या लाख '     रत्या सहाश '     रत्या कार लाख '     रत्या लाख '     रत्या सहाश '     रत्या लाख '     रत्या कार '     रत्या लाख '     रत्या के तेल्या ताल '     रत्यार सहाश '     रत्या लाख '     रत्या कार '     रत्या के तेल्या ताल '     रत्या के तेल्या कार जाण '     रत्या लाख '     रत्या लाख '     रत्या रत्या के तेल्या '     रत्या	अवर्षी एनकॉन लि लिला कं पायनान्स वँक शिमिटेड वसंत विहार, न्यु दिल्ली-११२००५७. लगरी मार्ग, कलिना. सांताकुझ (पुर्व), मुंबई रुद्रशन ऑफ फिनाञ्चियल अंसेटस अंन्ड एनफोर्समेन्ट अ तास बंक लिमिटेड, नॉदणीकृत कार्यालय: सरंत लोक, व हाऊस, विद्यानगरी मार्ग, कलिना. सांताकुझ (पुर्व), मुंबई रूद्रशन ऑफ फिनाञ्चियल अंसेटस अंन्ड एनफोर्समेन्ट अ तास बंक लिमिटेड, नॉदणीकृत कार्यालय: स्थावर मालमनेचे त्रारांना सदर सूचना प्राप्त त एयात आले होते. कर्जदरा व सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आं वाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या तियात ता खाली नमुद तारखेला येतलेला आहे. स्थावर मालमनेचे तपरीता श्री. मगवान दयाराम मोकळ आणि श्री. स्वयनिल मगवान मोकळ यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र.१८, राग जजा, न्यु अनंत कोहीसोलि, प्लॉट क्र.१, सल्हें क्र.१७९(भाग), येवेकवाडी, वालधुनी, गाव कल्याण, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, कल्याण पश्चिम-४२१३०१, महाराष्ट, क्षेत्रफळ युधात पालमत्तेचे सर्व भाग व खंड. श्री. माक्ती शामराव महाराष्ट्र यांच्या नावे असलेले प्लंट क्र.३०१, ३रा मजला, सी विंग, ज्य तिरुपती को-ऑपरेटिक् तींसंग सांसायटी ति., सल्हें क्र.१७, हिस्सा क्र.३/१०(भाग), गाव शिरगाव, बदलापूर पुर्व, तालुका अंबरनाथ, विल्हा ठागे-४२१४७३, महाराष्ट्र, क्षेत्रफळ ४८८ ची.फु. कार्पेट क्षेत्र श्रेवत वालसत्तेचे सर्व भाग व खंड. श्री. माहती शामराव महाराष्ट्र यांच्या नावे असलेले प्लंट क्र.३०३, बी विंग, १९ता मजला, दीप आशिष कोहीसोलि, .सर्वे क्र.३३, हिस्सा क्र.५(भाग), मोहन तुलसी विहार सागे, हेरेगड, ता वक्र क्रेरिक हेत्र सेत्र मेग्रव खंड. श्री. जातती शामराव महाराष्ट्र यांच्या नावे असलेले प्लंट क्र.३०१ तसेव मोकळे टेरेस, चंद्रमा झमारत, चंद्रमा को-ऑप. तींस्त सांसायटी लि., प्लंहे क्र.४, सल्हे क्र.३/१/भाग), कार्येट क्षेत्र येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. श्री. जातती शामराव कडाल्ट वांच्या नावे असललेते प्लंट क.३०१ तसेव मोकळ्ट टेरेस, चंव्रा झाच्य, संतेय मोकळ्ठ रेस क्षेत्र १९० चो.फु. येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. कार्य देशन सेतला तेत् ताच काक्र सेत्र भाक्र के स्वरिय, इंगफ्र येच्र. बेल येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	मिटेडकारेता सही/- एस. बिश्त पनी सचिव ताबा सूर्रचना अन्वये) ऑफ सिक्युरिटी संत बिहार, न्यु 	(ऊफें श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकिनाका, अंधेरी पुर्व-४०००७२. ?) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. गोहद फिरोझ अश्रफ आलमसह–कर्जदार/सह– अर्जदार खोली क्र.४०४, शिवपुत्र कृपा इमारत, ४६, सेक्टर ४४, पोतदार इंटरनॅशनल शाळेजवळ, नेरूळ– ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.४०४, प्लॉट क्र.५, सेक्टर ३८, नेरूळ– ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.६०२, ६वा मजला, ए विंग, लीला आंगण, यशनगर, बदलापूर गाव रोड, बदलापूर पश्चिम-४२१५०३. दुसरा पत्ता: झोबिया इलेक्ट्रीकल – मालक यांचे मार्फत श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद फ्लॅट क्र.४०४, प्लॉट क्र.५, सेक्टर ३८, नेरूळ-४००७०६. ?) श्री. संतोष केवडा सिंग कर्जदार/अर्जदार २) श्रीमती चंद्रा देवी केवडा सिंग सह–कर्जदार/सह–अर्जदार ए-४०२, सनराईज कोहौसो, सेक्टर १८, प्लॉट क्र.९३, श्ला मजला, हिल क्रेस्ट अपार्टमेंट, प्लॉट क्र.२२, ममदापूर, कर्जत–	<ul> <li>एसएचएलएचएमयुएमबी 000३२१३ अंतर्गत</li> <li>0९.0६.२0२३ रोजी देय रक्कम रु.१२,६२,०८४/- (रुपये बारा लाख बासष्ट हजार चौऱ्याऐंशी फक्त)</li> <li>मागणी सूचना दिनांक: १३.0६.२0२३ सांकेतिक ताबा दिनांक: २५.०८.२0२३</li> <li>सांकेतिक ताबा दिनांक: २५.०८.२0२३</li> <li>एसएचएलएचटीएचएनई 0000७७३ अंतर्गत 0९.0६.२0२३ रोजी देय रक्कम रु.१६,९३,१८०/- (रुपये सोळा लाख तेरा हजार एकशे ऐंशी फक्त)</li> <li>मागणी सूचना दिनांक: १३.0६.२0२३ सांकेतिक ताबा</li> </ul>	५०(१), ५१(१ ४८, तसेच कल् ड ाें बि व महानगरपालिके मयदित असले मयदित असले मालमत्तेचे सर्व भाग खंड. फ्लॅट क्र.६०२, क्षेत्र कार्पेट क्षेत्र २९. चौ.मी., विंग ए, मजला, लीलां म्हणून ज्ञात प्रक जमीन सर्व्हे क्र.१ हिस्सा क्र.२, बदलापूर, ताल् अंबरनाथ असले मालमत्तेचे सर्व भाग खंड आणि चतुस् उत्तर: श्री. पिसे यांची जमीन; दक्षि श्री. मुंडे यांची जम् पुर्व: मे. चिंताग एन्टरप्रायझेस य जमीन; पश्चि रस्ता. प्रलॅट क्र.१०३, मजला, क्षेत्रप् ३४.६६ चौ.मी. व क्षेत्र, हिल क्रे अपार्टमेंट म्हणून इमारत, प्लॉट क्र. जमीन सर्व्हे क्र हिस्सा क्र.१७५, ममदापूर, ताल् कर्जत, जिल्हा विभाग रायगड्य जमीन सर्व्हे क्र
<ul> <li>मिटील</li> <li>खेळाडू</li> <li>खेळाडू</li> <li>मिटी UNITY:</li> <li>कॉर्यो</li> <li>(स्थावर मालमर्ग ज्याअर्थी, खात्यात स्था इंटोस्ट अंक्ट, २००२ (५ दिख्री-११००५७ आणि प्राधिकृत अधिकारी आहे अधिकाराअंतर्गत त्यांनी दिवसांच्या आत खालीत कर्जवार हे वर नमृद केले स्वाक्षरीकत्यांनी सदर कार त्यांना प्राप्त असलेत्या</li> <li>कर्जवार/सह-कर्ज जामिनदाराचे नाव व</li> <li>१. श्र. का रुप्ताति स्था (कर्जदार/तारणकर्ता)</li> <li>२. श्री. स्वानतील भा (सह-कर्जदार/तारण कर्जदार/तारणकर्ता)</li> <li>१. श्री. सावनतील भा (तारणकर्त्या)</li> <li>(कर्जदार/तारणकर्ता)</li> <li>२. श्री. सी माति शास (तारणकर्त्या)</li> <li>(कर्जदार/तारणकर्ता)</li> <li>(कर्जदार/तारणकर्ता)</li> <li>(कर्ज खाते क्र.: ०२७३३०८००००००</li> <li>१. श्री. मात्तरी शास (तारणकर्त्या)</li> <li>(कर्ज खाते क्र.: ०६३३०५२०००००००</li> <li>१. श्री. तुल्लगीराम दे (कर्जदार/तारणकर्ता , श्री. उक्कई तुरा (सह-कर्जदार)</li> <li>(कर्ज खाते क्र.: ०२७३२९१००००००</li> <li>विशेषत: कर्जदार व सर्वय व्यवहार केलेला असत्य एकत्रित रकम जमा करा</li> </ul>	दिनाण: मुंबई     दिनांक: ३० ऑगस्ट, २०२३     देवंदित केलेंदित केलेंदित केलेंदिया कार्यारे इंदरेस्ट (प् कोर्यारेट कार्यालय: ५वा मजला, सॅट्रम हाजस, विद्य कार्यारेट कार्यालय: ५वा मजला, सॅट्रम हाले तपुद तारखेला वितीत केलेत्या वा तक्यात नमुद रक्षम जमा करण्यास सां खाली नमुद तारखेला वितीत केलेत्या वत्वत्या तनमुद रक्षम जमा करण्यास सां विरातंत्व व धकवाकी ाराम मोकळ र३.१२.२०२२ )	आवीं एनकॉन लि लिला कं पायनान्स वॅंक लिमिटेड वसंत विहार, न्यु दिल्ली-१२००५७. लगरी मार्ग, कलिना. सांताकुझ (पुर्व), गुंबई-४००९४८. एमफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) लर्द्रशग ऑफ फिनास्थियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट अ प्रान्स बेंक लिमिटेड, नॉदणीकृत कार्यालय: ससंत लोक, व हाऊस, विद्यानगरी मार्ग, कलिना. सांताकुझ (पुर्व), मुंबई रूल्स, २००२ च्या नियम अस्वाचिता कलम १३(१२) अ मागणी सूचनेनुसार खालील कर्जदारांगा सदर सूचना प्राप्त त एयात आले होते. कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आं वाचिता सिक्युरिटी इंटोस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या तापतात्ते वाला चाली नमुद तारखेला पेतलेला आहे. स्थावर मालमचेचे तपशील श्री. सगवान दयाराम मोकळ आणि श्री. स्वप्नील भगवान मोकळ यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र. २८, २रा मजला, न्यु अतंत कोहौसोलि., प्लॉट क्र. ६, सल्हें क्र.७९९१माग), मेंकेसवाडी, वालधुनी, गाव कत्याण, तालुका कल्यण, जिल्हा ठाणे, कल्याण परिचम-४२१३०१, महागष्ट, क्षेत्रफळ ५०० ची. फु. विल्टअप क्षेत्र येथील मालमत्तेच सर्व भाग व खंड. श्री. साफ्ता माताजी चौधरी यांच्या नावे असलेले पर्लट क्र.३०१, ३रा मजला, सी विंग, ज्य तिरुपति क्र.३७९१माग), गाव यिरगत्व, बहलापूर पुर्व, तालुका अंसनाथ, जिल्हा ठाणे-४२१५०३, महाराष्ट्र, सेत्रफर्य क्रेय-३७२/३०१माग, गाव किंग, एला मजला, रीय आशिष कोहौसोलि., सल्हें क्र.६३, हिस्सा क्र.५१९१म, जातुका अंसनाथ, विल्हा ठाणे-४२१५०३, महाराष्ट्र, सेत्रफर्य केन येथील पालमतेचे सर्व भाग व खंड. श्री. मारती शामराव महातरू यांच्या नावे असलेले पर्ल्ट क्र.३०१, हास्याक्र, ध्रेतफळ ४८८ ची.फु. कार्पेट क्षेत येथील पालमतेचे सर्व भाग व खंड. श्री. मारती शामराव महातरू यांच्या नावे असलेले पर्लट क्र.३०१, हास्याक्र, हास्याक्र, संत्रक्त क्र.९७, हिसा क्र.१८० भाग, तिल्हा ठाणे-४२१५०३, महाराष्ट्र, सेत्रफळ ४८० ची.फु. कार्पेट क्षेत्र येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	मिटेडकारता सही/- एस. बिश्त पनी सचिव राबा सूरचना अन्वये) ऑफ सिक्युरिटी संत विहार, न्यु ४०००९८ चे न्यये असलेल्या ताखेपासून ६० हे की, खालील नियम ८ अन्वये ताबा दिनांक ताबा प्रकार १४.०८.२०२३ संक्रितिक ताबा २४.०८.२०२३ संक्रितिक ताबा	(ऊफें श्रीमती प्रमिला संतोष पाटील) २) श्री. संतोष श्रीपती पाटील ९०२, साई प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकिनाका, अंधेरी पुर्व-४०००७२. ?) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद कर्जदार/अर्जदार २) श्री. गोहद फिरोझ अश्रफ आलमसह–कर्जदार/सह– अर्जदार खोली क्र.४०४, शिवपुत्र कृपा इमारत, ४६, सेक्टर ४४, पोतदार इंटरनॅशनल शाळेजवळ, नेरूळ– ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.४०४, प्लॉट क्र.५, सेक्टर ३८, नेरूळ– ४००७०६. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.६०२, ६वा मजला, ए विंग, लीला आंगण, यशनगर, बदलापूर गाव रोड, बदलापूर पश्चिम-४२१५०३. दुसरा पत्ता: झोबिया इलेक्ट्रीकल – मालक यांचे मार्फत श्री. शहनवाझ अश्रफ सय्यद फ्लॅट क्र.४०४, प्लॉट क्र.५, सेक्टर ३८, नेरूळ-४००७०६. ?) श्री. संतोष केवडा सिंग कर्जदार/अर्जदार २) श्रीमती चंद्रा देवी केवडा सिंग सह–कर्जदार/सह–अर्जदार ए-४०२, सनराईज कोहौसो, सेक्टर १८, प्लॉट क्र.९३, श्ला मजला, हिल क्रेस्ट अपार्टमेंट, प्लॉट क्र.२२, ममदापूर, कर्जत–	<ul> <li>एसएचएलएचएमयुएमबी 000३२१३ अंतर्गत</li> <li>0९.0६.२0२३ रोजी देय रक्कम</li> <li>र.१२,६२,०८४/-</li> <li>(रुपये बारा लाख बासष्ट हजार चौऱ्याऐंशी फक्त)</li> <li>मागणी सूचना दिनांक: १३.0६.२0२३</li> <li>सांकेतिक ताबा दिनांक: २५.०८.२0२३</li> <li>सांकेतिक ताबा दिनांक: २५.०८.२0२३</li> <li>एसएचएलएचटीएचएनई 0000७७३ अंतर्गत 0९.0६.२0२३ रोजी देय रक्कम</li> <li>र.१६,१३,१८०/- (रुपये सोळा लाख तेरा हजार एकशे ऐंशी फक्त)</li> <li>मागणी सूचना दिनांक: १३.0६.२0२३</li> <li>सांकेतिक ताबा दिनांक:</li> </ul>	५०(१), ५१( ४८, तसेच कल्त डा` बि व महानगरपालिके मयदित असले मालमत्तेचे सर्व भाग खंड. फ्लॅटक्र.६०२, क्षेत्र कार्पेट क्षेत्र २९. चौ.मी., विंग ए, मजला, लीलां म्हणून ज्ञात प्रक जमीन सर्व्हे क्र.१ हिस्सा क्र.२, बदलापूर, ताल् अंबरनाथ असले मालमत्तेचे सर्व भाग खंड आणि चतुरि उत्तर: श्री. पिसे यांची जमीन; दक्षि श्री. मुंडे यांची जम् पुर्व: मे. चिंताग एन्टरप्रायझेस य जमीन; पश्चि रस्ता. फ्लॅट क्र.१०३, मजला, क्षेत्रग ३४.६६ चौ.मी. व क्षेत्र, हिल क्रे अपार्टमेंट म्हणून इमारत, प्लॉट क्र. जमीन सर्व्हे क्र हिस्सा क्र.१७५, ममदापूर, ताल् कर्जत, जिल्हा विभाग रायगड अ उपनिबंधक कर्जत कार्यक्षेत्र असले

# जाहीर सूचना

HARIA

कै. सावन शिवा वाघेला मृत्यूदिः २१ जुलै २०२३, शुक्रवार मृत्यूचे ठिकाण ः मुंबई ऑटोरिक्षा वाहन क्र. एमएच ४७ डी २६७९ परवाना क्र. ७१६६/बीओ/२०१६ परवाना धारक हस्तांतरीत श्रीमती मीरा सावन वाघेला (पत्नी) मोबाईल क्र. ७०४५०९५२३२

ईमेल : cswaghela1989@gmail.com काही हरकत असल्यास Dy. Borivali RTO ला संपर्क करा.

# जाहीर सूचना


सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की, आमची कंपनी मे. रिद्धी सिद्धी केमॉरेसिन एलएलपी यांचे खालील तपशिलानुसारचे काह वाक्षरी केलेले कोरे धनादेश हरवले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, बागेश्वर, उत्तराखंड येथील आमचे चालु खाते क्र.३७१२१३७१०२२ चे धनादेश क्र.१७४६६६, १७४६६७, १७४६७०, १७४६७ ৰ १७४६७३.

कृपया नोंद असावी की, आरबीआयच्या बँकिंग -नेयमानुसार कंपनीचे चालु व रोख ऋण खाते एकत्रित असू नयेत या नियमामुळे सुमारे २ वर्षांपुर्वीच बँकेद्वारे सदर खाते बंद करण्यात आले होते

जर कोणासही धनादेश सापडल्यास संपर्क **एच.एस** भाकुनी यांना २५, दक्षता कोहौसोलि. इमारत १५वा मजला, फ्लॅंट क्र.१५०४, बी विंग, टिळक नगर, चेंबूर-४०००८९, महाराष्ट्र, भारत मोबा.:९८६९०६६४५३ / ९८६९०२६४५३ येथे संपर्क करावा.

कपया नोंद असावी की. उपरोक्त कारणाकरिता सद खाते बंद केले असल्याने सदर धनादेश रोख होऊ शकत नाही. जर कोणा व्यक्तीकडे उपरोक्त हरविलेल धनादेश असल्यास त्यांनी वरील पत्त्यावर आणुन द्यावेत पढे मावध करण्यात येत आहे की ज कोणी व्यक्ती उपरोक्त हरवलेले धनादेश मुळ स्वरुपात ोख करण्याचा किंवा अन्य व्यवहार करण्याचा प्रयत करीत असल्यास ते व्यक्तिश: सर्व परिणामाकरित जबाबदार असतील आणि गन्हेगारी कायद्या अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल. तथापि सर्वांना परिस्थिती ज्ञात व्हावी याकरिता जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.

रिद्धी सिद्धी केमॉरेसिन एलएलपीकरिता सही/-एच.एस. भाकनी (भागीदार) दिनांक: २९.०८.२०२३



सीआयएन: एल१८२०४एमएच२०११पीएलसी२१२८८७ नोंदणीकृत कार्यालयः हरिया सेंटर, ८, सुभाष रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई-४०००५७. दर.:९१-०२२-६२३९००८६, ई-मेल: accounts@hariagroup.com

याद्रारे नोटीस दिली जाते की. **हरिया अपारेल्स लिमिटेड**च्या सदस्यांची **१२वी** वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३** रोजी स.११:00वा. सदस्यांना ई–मेलद्वारे पाठवलेल्य नोटिसमध्ये नमद केलेल्या अजेंडा आयटमचे व्यवहार करण्यासाती व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) आणि इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यम (ओएव्हीएम) द्वारे होणार आहे.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेल्या परिपत्रक क्र.१०/२०२२ २८ डिसेंबर २०२२ आणि परिपत्रक सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी–२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ५ जानेवारी २०२३ च्या परिपत्रकानुसार सेबीने जारी केलेले (यापुढे एकत्रितपणे परिपत्रक म्हणून संबोधले जाते), कंपन्यांना सामान्य ठिकाणी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय, व्हीसीद्भ एजीएम आयोजित करण्याची परवानगी आहे. म्हणून, परिपत्रकांचे पालन करून, कंपनीची एजीएम व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (व्हीसी/ओएव्हीएम) सभासदांच्या सामायिक ठिकाणी उपस्थितीशिवाय आयोजित केली जात आहे. कायदा, सेबी सूची विनियम आणि एमसीए परिपत्रकांच्या तरतुदींचे पालन करून, कंपनीची एजीएम व्हीसी/ओएव्हीएमद्रा े आयोजित केली जाते. एजीएमसाठी निश्चित स्थळ कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय असेल. व्हीसी ओएव्हीएमद्वारे एजीएमला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची उपस्थिती अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्याच्या हेतूने मोजली जाईल.

कंपनीचा २०२२–२०२३ या वर्षासाठीचा वार्षिक अहवाल ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वर्षाच्या आर्थिक विवरणांसह (वार्षिक अहवाल) एजीएमच्या सूचनेसह त्या सर्व सदस्यांना ईमेलद्वारे पाठविला जाईल, ज्यांचे ईमेल पत्ते आहेत. कंपनी किंवा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डिपॉझिटरी) आणि कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकानुसार नोंदणीकृत. सदस्यांनी लक्षात घ्यावे की, सूचना आणि वार्षिक अहवाल २०२२–२३ कंपनीच्या वेबसाइट www.hariaapparels.com, स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाइट्स अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वर आणि एनएसडीएलच्या https://www.evotingindia.com वर देखील उपलब्ध असतील

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदींच्या संदर्भात आणि त्यांचे पालन करताना कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० सह वाचा, जसे की कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) दुरुस्ती नियम, २०१५, आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रॅग्युलेशन, २०१ चे नियमन ४४, कंपनीला तिच्या सर्व सदस्यांना पर्यायी म्हणून रिमोट ई-व्होटिंग सुविधा ऑफर करण्याव आनंद होत आहे जेणेकरून ते मतदान करण्याऐवर्जी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतील बैठकीतील मत. रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा हक्र बजावल्यानंतरही सभेत सहभागी होऊ शकतात परंतु त्यांना सभेत पुन्हा मतदान करण्याची गरवानगी दिली जाणार नाही. या उद्देशासाठी, कंपनीने एनएसडीएल सोबत ई–व्होटिंगची सुविध देण्यासाठी करार केला आहे ज्यामुळे भागधारकांना त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देता येईल. कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभेत मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा देखील प्रदान करत आहे याशिवाय सर्वसाधारण सभेला उपस्थित असलेल्या परंत रिमोट ई-मतदान सविधेचा लाभ घेऊन त्यांचे मत न देणाऱ्या सर्व सदस्यांसाठी रिमोट ई–वोटिंग सुविधा उपलब्ध करून देत आहे रिमोट ई-मतदान सुविधा शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा. ते बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ पर्यंत सायं.५.००वा. पर्यंत, दोन्ही दिवसांसह उघडली जाईल. रिमोट ई–मतदान सुविधेला बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.०० वाजेच्या पुढे परवानगी दिली जाणार नही. ज्या कालावधीत रिमोट ई–व्होटिंगची सुविधा प्रदान केली जाते, त्या कालावधीत, कंपनीचे सदस्य, एकतर भौतिक स्वरूपात किंवा अवास्तविक स्वरूपात, कट–ऑफ तारखेनुसार/हक्राच्या तारखेनुसार शेअर्स धारण करू शकतात. रिमोट ई-व्होटिंगची निवड करा. परंतु, संभासदाने ठरावावर एकदा मत दिल्यानंतर, त्याला नंतर त्यात बदल करण्याची किंवा पन्हा मतदान करण्याचे परवानगी दिली जाणार नाही

कंपनीचे सदस्य नोंदणी शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३ ते बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवसांसह) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने बंद राहील. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे मीटिंगमध्ये सहभागी होण्यासाठी आणि रिमोट ई–व्होटिंगद्वारे मतदानाचा अधिकार वापरण्याच्या सूचना यासोबत जोडल्या आहेत आणि एजीएम सूचनेचा भाग आहे.

संचालक मंडळाच्या आदेशान्वर हरिया अपारेल्स लिमिटेडकरित सही / कांतिलाल लखमशी हरिया अध्यक्ष डीआयएन<u>:०५८५४००</u>

SERVOTE	EACH INDUSTRIES LIMITED			
- · · · · · · · · · · · · · · · · · · ·	(CIN: L28933MH1994PLC081857) ("SIL" / TARGET COMPANY"/"TC")			
	pa, Carter Road No. 3, Opp. Ambaji Mata Temple, Borivali (East), Mumbai-400 066 I 4400; <b>Email:</b> info@servotech-india.com; <b>Website:</b> www.servotechengineering.in			
Industries Limited ("SIL" or the "Target	Independent Directors (IDC) on the Open Offer to the Shareholders of Servoteach Company") under regulation 26 (7) of the SEBI (Substantial Acquisition of Shares			
and Takeovers) Regulations, 2011 and s	subsequent amendments thereto ("SEBI (SAST) Regulations") August 29, 2023			
Name of the Target Company (TC)	Servoteach Industries Limited			
Details of the Offer pertaining to Target Company	Open Offer to acquire up to 10,21,540 (Ten Lacs Twenty One Thousand Five Hundred Forty Only) Equity Shares of face value of Rs. 10/- each representing			
	26.00 % of the total equity and voting share capital of the Target Company, to be acquired by the Acquirer, at a price of Rs. 3/- (Rupees Three Only) per Equity share			
	("Offer Price") payable in cash in terms of Regulation 3(1) and 4 of the SEBI (SAST) Regulations, 2011.			
Name(s) of the Acquirer and PAC with the Acquirer	Mrs. Nikita D. Kothari (hereinafter referred to as "the Acquirer")			
Name of the Manager to the offer	pnb investment services ltd.			
	(A wholly owned subsidiary of Punjab National Bank)			
	PNB Investment Services Limited PNB Pragati Tower, 2nd Floor, C-9, G Block, Bandra Kurla			
	Complex Bandra (E), Mumbai- 400 051, Maharashtra, India Contact Person: Mrs. Menka Jha/Mr. Sukant Goel			
	Tel. No.: +91-22-26532687 Email: mbd@pnbisl.com			
Members of the Committee of	SEBI Registration No.: INM000012306 Chairman: Mr. Pankaj Sunderlal Jain			
Independent Directors ("IDC")	Member : Mr. Avijit Vasu			
IDC Member's relationship with the Target Company (Director, Equity	IDC Members are the Independent Directors of the Target Company. None of them have entered into any other contract or have other relationship with the Target			
shares owned, any other contract / relationship), if any	Company.           Sr. No.         Name of IDC Member         No. of Shares Held			
	1         Mr. Pankaj Sunderlal Jain (Chairman)         NIL           2         Mr. Avijit Vasu (Member)         NIL			
Trading in the Equity shares/other	No trading has been done by the IDC Members in the equity shares/ other securities			
securities of the Target Company by IDC Members	of the Target Company since their appointment.			
IDC Member's relationship with the acquirers (Director, Equity shares owned, any other contract /	None of the IDC Members have any relationship with the Acquirer.			
relationship), if any. Trading in the Equity shares/other	Not Applicable – Acquirer is an Individual			
securities of the acquirers by IDC Members				
Recommendation on the Open offer, as to whether the offer, is or is not, fair and reasonable	d the shareholders should independently evaluate the Open Offer and take an			
Summary of reasons for	informed decision in the best interest. The IDC has reviewed the PA, the DPS, and the LOF issued by the Manager to the			
recommendation	Offer on behalf of the Acquirer, in connection with the Open Offer. IDC recommends acceptance of the Open offer made by the Acquirer at the Offer price of Rs. 3/- per			
	fully paid up equity share is fair and reasonable based on the following reasons: 1. The Offer price appears to be reasonable considering that there is no major			
	<ol> <li>business activities in the Target Company.</li> <li>The offer price of Rs. 3/- per fully paid up equity share offered by the Acquirer</li> </ol>			
	is equal to price paid by Acquirer in SPA to Sellers and for the shares to be acquired of Target Company.			
	<ol> <li>The equity shares of the Target Company are infrequently traded shares within the meaning of explanation provided in Regulation 2(j) of SEBI (SAST)</li> </ol>			
	<ul><li>Regulations, 2011.</li><li>4. The offer price of Rs. 3/- per fully paid up equity share offered by the Acquirer</li></ul>			
	is higher than the Fair Value of equity share of the Target Company which is Rs. 2.51/- (Two Rupees and Fifty-One Paisa) per Equity Share as certified by Cost			
	Accountant and Registered Valuer, Suman Kumar Verma bearing IBBI Registration No.: IBBI/RV/05/2019/12376 and having his office at, Lane			
	No.10, Indra Park, Palam Colony, New Delhi- 110045, India, vide his valuation report dated June 05, 2023.			
	Keeping in view above facts IDC is of the opinion that Open Offer price is fair and reasonable and is in accordance with the relevant regulations prescribed in the			
	Takeover Code and prima facie appear to be justified. The shareholders are advised to independently evaluate the open offer and take an			
	informed decision, whether or not to tender their equity shares in the open offer. Recommendation of IDC as submitted to stock exchanges may be accessed at			
Details of ledward 1441	website of the Company.			
Details of Independent Advisors, if any. Any other matter to be highlighted	None For any queries or A copy of Letter of offer is available on website of the company			
	i.e. www.servotechengineering.in, can e-mail to Manager to the offer PNB Investment Services Limited on mbd@pnbisl.com or to Registrar to offer Purva			
	Sharegistry (India) Private Limited on: support@purvashare.com IDC would like to draw attention of the shareholders that post the Public			
	Announcement dated June 05, 2023, the market price of the equity shares of the Target Company has increased and the current market price of the equity shares of the Company is higher than the Offer Price.			
	f, after making proper enquiry, the information contained in or accompanying this and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise			
and includes all the information required to	be disclosed by the Target Company under the SEBI (SAST) Regulations.			
LOF.	ent, but not defined, shall have the same meaning assigned to them in the PA, DPS and			
For Servoteach Industries Limited Sd/-				
Mr. Pankaj Sunderlal Jain Chairman-Committee of Independent D	irectors			
DIN: 03512503 Place: Mumbai	Date: August 29, 2023			

# आर्वी एनकॉन लिमिटेड aarvi सीआयएन: एल२९२९०एमएच१९८७पीएलसी०४५४९९ **नोंदणीकृत कार्यालय:** ६०३, बी१ विंग, मॅरेथॉन इन्नोवा, मॅरेथॉन नेक्स्टजेन कॉम्प्लेक्स, लोअर परळ (प.), मुंबई-४०००१३. द्र .: + ९१-0२२-४०४९९९९, वेबसाईट:www.aarviencon.com, ई-मेल:info@aarviencon.com कंपनीच्या ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, आर्वी एनकॉन लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३ रोजी स.११.००वा. (भाप्रवे)** एजीएम सूचने नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता कंपनी कायदा २०१३ च्या सर्व लागू तरतुदी (कायदा) भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, १४ डिसेंबर, २०२१ व ५ मे, २०२२ आणि अन्य इतर लागू सर्वसाधारण परिपत्रके व इतर परिपत्रकेनुसार (यापुढे आवश्यक परिपत्रके म्हणून संदर्भ) व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे

वरील आवश्यक परिपत्रकांच्या पूर्ततेनुसार ३५व्या एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता कंपनीचे एकमेव व एकत्रित वार्षिक अहवाल तसेच मंडळाचे अहवाल, लेखापरिक्षकांच अहवाल व इतर दस्तावेज ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधीकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने ३० ऑगस्ट, २०२३ रोजी पाठविले आहेत. उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या <u>www.aarviencon.com</u> वेबसाईटवर व स्टॉक रक्सचेंजच्या एनएसई लिमिटेडच्या <u>www.nseindia.com</u> आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या https://www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम २० वेळोवेळी सुधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ नुसार कंपनीने एजीएम सूचनेत नमूद सर्व ठरावांवर